



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक ४२ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर १८ - २४, २०१८ / आश्विन २६ ते कार्तिक २, शके १९४०

[ पृष्ठे १५२

### प्राधिकृत प्रकाशन

### शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

संचालक नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालय यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

#### आदेश

क्रमांक वि.यो. इचलकरंजी (सु)/स.नं. ५५१ पैकी व इतर/कलम १२७ (२)/आदेश/टीपीव्ही-१/५५५७.--ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिलेला) चे कलम ३१ (१) अन्वये इचलकरंजी शहराची भागशः सुधारित विकास योजना, शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-२१९४/२७०/प्र. क्र. २२/बी/९४/नवि-१३, दिनांक ५ मार्च १९९९ अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक ७ मे १९९९ पासून अमलात आली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिलेली);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, मौजे इचलकरंजी येथील स. नं. ५५१ पैकी, ५५२ पैकी, ५४४ पैकी ही जागा ९ मीटर रुंद विकास योजना रस्त्यासाठी (यापुढे "उक्त रस्त्याचे आरक्षण" असे संबोधिलेले) (यापुढे "उक्त जागा" असे संबोधिलेली) प्रस्तावित आहे व त्याकरिता समुचित प्राधिकरण इचलकरंजी नगरपरिषद आहे (यापुढे "उक्त समुचित प्राधिकरण" असे संबोधिलेले);

आणि ज्याअर्थी, उक्त समुचित प्राधिकरणाने उक्त जागा उक्त विकास योजना अमलात आल्याच्या दिनांकापासून १० वर्षांच्या कालावधीत संपादित केलेली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ नुसार, उक्त समुचित प्राधिकरणावर दिनांक १२ जून २०१४ रोजी सूचना बजावून उक्त जागा उक्त समुचित प्राधिकरणाने विहित मुदतीत संपादन करण्याबाबत कळविले होते ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ अन्वये वरीलप्रमाणे सूचना बजावल्यानंतरही, उक्त समुचित प्राधिकरणाने विहित मुदतीत उक्त जागा संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक १२१९९/२०१६ मध्ये दिनांक २७ जून २०१८ रोजी, विहित मुदतीत संपादनाची कार्यवाही न झाल्याने उक्त जागेवरील आरक्षण व्यपगत होऊन सदर जागा विकास करण्यास उपलब्ध झाल्याचे जाहीर करून उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) नुसार त्याप्रमाणे आदेश शासनाने निर्गमित करणेबाबत दिनांक २७ जून २०१८ रोजी निर्णय पारित केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार उक्त जागेवरील उक्त रस्त्याचे आरक्षण व्यपगत झाले असून, याबाबत उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, शासन अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टीपीव्ही-१८१३/३२११/प्र. क्र. ५०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये प्रत्यायोजित करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे उक्त अधिनियमाच्या कलम १२७, पोट-कलम (२) अनुसार उक्त विकास योजनेतील उक्त जागेवरील उक्त रस्त्याचे आरक्षण नोटीसकर्ते यांचे क्षेत्रापुरते (खालील परिशिष्टात नमूद केल्याप्रमाणे) व्यपगत झाल्याचे व अशाप्रकारे मुक्त झालेली जागा विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे जमीन मालकास विकासाकरिता उपलब्ध होईल, असे आदेश याद्वारे पारित करित आहेत ;

परिशिष्ट

अ. क्र.	मौजे तालुका व जिल्हा	स. नं.	जागेचा तपशील	मंजूर विकास योजना प्रस्ताव रस्त्याचे आरक्षण
१	२	३	४	५
१	मौजे इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.	५५१ पैकी, ५५२ पैकी, ५४४ पैकी.	श्री. वसंत सिद्धु पुजारी, श्री. तुकाराम शिवाप्पा माळी, श्री. विरुपाक्ष बाळाप्पा सरवी, श्री. चंद्रकांत बळवंत चव्हाण, श्री. प्रताप टिकाराम भोई यांच्या मालकीचे प्रस्तावित पूर्व-पश्चिम ९ मीटर रुंद विकास योजना रस्त्याने बाधीत क्षेत्र.	प्रस्तावित पूर्व-पश्चिम ९ मीटर रुंद विकास योजना रस्ता.

उक्त रस्त्याचे आरक्षण व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ १ महिन्यापर्यंत ठेवण्यात यावी.

सदर आदेश संचालनालयाच्या [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात यावेत.

नो. र. शेन्डे,

संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

पुणे, २५ सप्टेंबर २०१८.

**BY DIRECTORATE OF TOWN PLANNING AND VALUATION**

*The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

**Order**

No. D.P. Ichalkaranji/S. No. 551 (pt.), etc/Sec-127 (2)/order/TPV-I/5557.—Whereas, the Government of Maharashtra vide Notification No. TPS-2194/270/CR-22/B/94/UD-13, dated the 5th March 1999 has approved the Development Plan of Ichalkaranji (R) under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and the same came into force with effect from 7th May 1999 (hereinafter referred to as "the said Development Plan") ;

and whereas, in the said Development Plan, the land bearing S.No.551(pt), 552(pt), 544(pt) situated at Mauja Ichalkaranji (hereinafter referred to as "the said Land") is shown for proposed 9 mtrs. road (hereinafter referred to as "the said Reservation of Road") and for which Appropriate Authority is Ichalkaranji Municipal Council (hereinafter referred to as "the said Appropriate Authority");

and whereas, the said Land has not been acquired by the said Appropriate Authority within 10 years from the date on which the said Development Plan came into force ;

and whereas, the owner of the said Land has served a Notice, dated 12th June 2014 under Section 127 of the said Act, on the said Appropriate Authority, informing to acquire the said Land within stipulated period ;

and whereas, evenafter service of the such notice as aforesaid, the said Appropriate Authority has not acquired the said land within the stipulated period ;

and whereas, the Hon'ble High Court, Bombay in Writ Petition No. 12199/2016 has given decision on 27th June 2018 and declared the said Reservation is deemed to have been lapsed and petiti- oner is at liberty to develop the said land and also directed Government to issue notification under Section 127 (2) of the said Act ;

and whereas, in accordance with the provision of sub-section 1 of Section 127 of the said Act, the said Reservation of Road pertaining to the said land, has lapsed and it is accordingly expedient to notify such lapsing under sub-section (2) of Section 127 ;

Now, therefore, in exercise of the powers delegated under Government Notification No. TPS-1813/3211/CR-508/UD-13, dated 1st December 2016, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, hereby issues order under sub-section (2) of Section 127 of the said Act, that the said Reservation of Road viz. "9 mtrs. wide Road" in the said Development Plan on the said land (as specified in the schedule hereinbelow) has been lapsed to the extent of area belonging to the server of notice and the said land shall become available to the owners for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan ;

#### Schedule

Sr. No.	Mauja, Taluka, District	S. No.	Area of Land	Proposal of said Development Plan, Reservation of Road
1	2	3	4	5
1	Mauja Ichalkaranji District Kolhapur	551 (pt.), 552 (pt.), 544 (pt.)	Land affected by 9 mtrs. wide East-West DP road, owned by, Shri. Vasant Siddhu Pujari, Shri. Tukaram Shivappa Mali, Shri. Virupaksh Balappa Saravi, Shri. Chandrakant Balwant Chavan, Shri. Pratap Tikaram Bhoi.	Proposed 9 mtrs. wide Development Plan Road

A copy of the part plan showing the area which is lapsed from the said reservation of road, shall be made available in the office of the Chief Officer, Ichalkaranji Municipal Council, Ichalkaranji during office hours on all working days for inspection of public upto one month.

This order shall also be published on the Directorate's Official website [www.dtp.maharashtra.gov.in](http://www.dtp.maharashtra.gov.in)

**N. R. SHENDE,**

Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

Pune, 25th September 2018

प्रारूप प्रसिद्ध विकास योजना पुणे (वा.ह.) (येवलेवाडी) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३० नुसार विकास योजना मंजूरीस्तव शासनास सादर करणेसाठी मुदतवाढ मिळणेबाबत.

संदर्भ.-- आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे पत्र क्रमांक डीपीसी/३७३, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८.

#### आदेश

क्रमांक प्रा.वि.यो. पुणे (वा.ह.) (मौ. येवलेवाडी)/कलम ३०/मुदतवाढ/टीपीसी-१/५६१४.--ज्याअर्थी, पुणे महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिका" असे उल्लेखिलेली) तीच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या मौजे येवलेवाडी या गावाच्या क्षेत्रासाठीची प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (यापुढे "उक्त अधिनियम" असे उल्लेखिलेला) कलम २६ (१) अन्वये दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे (यापुढे "उक्त प्रसिद्ध प्रारूप विकास योजना" असे उल्लेखिलेली);

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ३० चे पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार, उक्त महानगरपालिकेने उक्त प्रसिद्ध विकास योजना उक्त अधिनियमाचे कलम २६ चे पोट-कलम (१) नुसार सूचना, शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचे आत किंवा त्यापुढे शासनाने वाढवून दिलेल्या मुदतीच्या आत पण कोणत्याही परिस्थितीत अशी वाढीव मुदत १२ महिन्यांपेक्षा जास्त नाही, अशा वाढीव मुदतीच्या आत कलम २८ च्या पोट-कलम (४) अन्वये, विकास योजनेच्या मसुद्यात करण्यात आलेल्या फेरबदलाच्या किंवा बदलांच्या सूचीसह, विकास योजनेचा मसुदा राज्य शासनास मंजूरीकरिता सादर करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने ठराव क्रमांक २०४, दिनांक २८ ऑगस्ट २०१८ अन्वये उक्त प्रसिद्ध विकास योजना उक्त अधिनियमाच्या कलम ३० अन्वये दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ पर्यंत सादर करण्यासाठी मंजूरी दिली असून त्यास अनुसरून आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी पत्र क्रमांक ३७३, दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ अन्वये दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ मंजूरीबाबत विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१३/३२११/प्र. क्र. ५०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये, उक्त अधिनियमाच्या कलम ३० अन्वये मुदतवाढ देण्याचे अधिकार संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रत्यायोजित केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने नमूद केलेली कारणे विचारात घेऊन त्यांनी मागितलेली मुदतवाढ दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ पर्यंत मंजूर करणे आवश्यक असल्याबाबत संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची खात्री पटली आहे.

त्याअर्थी, शासन अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टीपीएस-१८१३/३२११/प्र. क्र. ५०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये प्रत्यायोजित केलेल्या अधिकाराचा वापर करून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे हे उक्त अधिनियमाच्या कलम ३०, पोट-कलम (१) अनुसार उक्त प्रसिद्ध विकास योजना शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्याकरिताची मुदत दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ हा दिवस धरून त्या दिवसापर्यंत वाढवित आहेत.

नो. र. शेन्डे,

संचालक, नगर रचना,  
महाराष्ट्र राज्य, पुणे.

पुणे, २७ सप्टेंबर २०१८.

---

*Draft Published Development Plan-Pune (A.A.) (Yewalewadi) Extension of Time Limit for submission of Development Plan under Section 30 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

**Ref.**—Commissioner, Municipal Corporation of Pune's letter No. DPC/373, dated 31st August 2018

### **Order**

No. D.D.P. Pune (AA) (Yewalewadi)/Sec. 30/Extension/TPV-I/5614.—Whereas. Municipal Corporation of Pune (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") has published the Draft Development Plan of newly merged village Yewalewadi (hereinafter referred to as "the said Published Draft Development Plan") under sub-section (1) of Section 26 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") on 20th September 2017 and published a notice to that effect in the Government Gazette on 20th September 2017 ;

and whereas, in accordance with the provisions of sub-section (1) of Section 30 of the said Act, the said published plan along with the list of modifications or changes made in the Draft Development Plan under sub-section (4) of Section 28 is required to be submitted to the State Government for sanction by the said Municipal Corporation, within a period of six months from the date of publication of Notice under Section 26 in the Official Gazette or within such further period as may be extended by the State Government, but such extended period not to exceed more than 12 months in aggregate ;

and whereas, the Commissioner, Municipal Corporation of Pune has requested the Director of Town Planning to extend the said period up to 30th October 2018, vide its letter No. 373, dated 31st August 2018, along with the Resolution No. 204, dated 28th August 2018 passed to that effect ;

and whereas, Government in Urban Development Department vide Notification No. TPS-1813/3211/CR-508/UD-13, dated 1st December 2016 has delegated powers, to extend the period under Section 30 of the said Act, to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune ;

and whereas, after considering reasons mentioned by the said Municipal Corporation, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, it is expedient to extend the period for the submission of the said published Plan under sub-section (1) of Section 30 of the said Act, to Government upto and inclusive of dated 30th October 2018 ;

Now, therefore, in exercise of the powers delegated to him under Government Notification No.TPS-1813/3211/CR-508/UD-13, dated 1st December 2016 the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is pleased to extend the period for the submission of the said published Plan to Government under sub-section (1) of Section 30 of the said Act up to and inclusive of dated 30th October 2018.

**N. R. SHENDE,**  
Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

Pune, 27th September 2018

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

### आदेश

क्रमांक प्रा.वि.यो. येवलेवाडी/मुदतवाढ/कलम-२१/सहसंपुवि/१५६६.--ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असे उल्लेखिलेला) च्या कलम २३ (१) मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकेने (यापुढे "उक्त विकास योजना" असे निर्देशिलेली) तिच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावाची विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" असे उल्लेखिलेली) तयार करण्याचा इरादा सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ७१७, दिनांक २४ जानेवारी २०१४ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभाग पुरवणी, भाग-१ मध्ये दिनांक जून १२-१८, २०१४ रोजी पृष्ठ ५ व ६ वर प्रसिद्ध केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २३ अन्वये राजपत्रात इरादा जाहीर केलेल्या सूचनेच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत अगर शासनाने वाढवून दिलेल्या पुढील १२ महिन्यांच्या मुदतीत आत, उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) नुसार उक्त महानगरपालिकेने उक्त विकास योजना तयार करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये आणि इतर विहित मार्गाने प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

आणि ज्याअर्थी, शासन अधिसूचना, टीपीएस-१८१३/३२११/प्र. क्र. १०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये प्रत्यायोजित केलेल्या शक्तीचा वापर करून संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) नुसार उक्त विकास योजना तयार करून त्याबद्दलची सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये आणि अन्य विहित मार्गांनी प्रसिद्ध करण्याच्या कालावधी आदेश क्रमांक वियो पुणे (वा. क्षे.)/मौ. येवलेवाडी/मुदतवाढ/कलम २६/टीपीव्ही-१/४९१६, दिनांक १९ सप्टेंबर २०१७ अन्वये दिनांक २१ सप्टेंबर २०१७ हा दिवस धरून त्या दिवसापर्यंत वाढविलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २६ अन्वये उक्त प्रारूप विकास योजना दिनांक २० सप्टेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग-१, पुणे विभागीय पुरवणीमध्ये पृष्ठ १ ते ३ वर प्रसिद्ध झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाच्या कलम २१ अन्वये मुदतवाढ मिळणेचा प्रस्ताव दिनांक १० सप्टेंबर २०१८ चे पत्रान्वये सविस्तर कारणमीमांसेसह सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर केलेले असून, प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीस्तव सादर करावयाचा कालावधी दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ हा दिवस धरून या दिवसापर्यंत वाढविण्याची विनंती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३० अन्वयेच्या सादरीकरणाचे मुदतवाढीत उक्त अधिनियमाचे कलम २१ अन्वयेची मुदतवाढ अंतर्भूत आहे ;

आणि ज्याअर्थी, विनंती अर्जात नमूद केलेल्या कारणमीमांसेची आवश्यक चौकशी केल्यानंतर सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून वरील कालावधी दिनांक १९ मार्च २०१८ ते दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ पर्यंत वाढविणे आवश्यक आहे असे सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांना वाटते.

त्याअर्थी, आता शासकीय अधिसूचना नगर विकास विभाग क्रमांक टीपीव्ही-१८१३/३२११/प्र. क्र. ५०८/नवि-१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ द्वारे प्रदत्त व संबंधित इतर सर्व शक्तींचा वापर करून सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे याद्वारे उक्त अधिनियमाचे कलम २१ (३) मधील तरतुदीनुसार, वरील कालावधी दिनांक २० डिसेंबर २०१५ ते दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ हा दिवस धरून त्या दिवसापर्यंत वाढवीत आहेत.

**अविनाश पाटील,**

सहसंचालक, नगर रचना,  
पुणे विभाग, पुणे.

पुणे, २४ सप्टेंबर २०१८.

*The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.*

**Order**

No. D.D.P./Yewalewadi/Extension/Section 21/JDTP/1566.—Whereas, Pune Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") by its Resolution No. 717, dated 21st January 2014 made a declaration under sub-section (1) of Section 23 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") of its intention to prepare the "Development Plan") for newly included village Yewalewadi (hereinafter referred to as "the said Development Plan") the notice of the said declaration was published in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, Part I, dated June 12th to 18th, 2014 on pages 5 and 6 ;

and whereas, in accordance with the provision of sub-section (1) of Section 26 of the said Act, the said Municipal Corporation has to prepare the said Development Plan and publish a notice of such preparation in the Official Gazette and in other prescribed manner not later than two years from the date of notice published under Section 23 or within such further period as may be extended by the State Government, but such extended period not to exceed more than twelve months in aggregate ;

and whereas, in exercise of powers delegated to him under Government Notification No. TPS-1813/3211/CR-108/UD-13, dated 1st December 2016, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune extended the period for preparation of the said Development Plan and publication of the notice of such preparation in the Official Gazette and in other prescribed manner upto and inclusive of 21st September 2017, vide Order No. DP Pune(AA) Yewalewadi/Extn. u/S 26/TPV-1/4916, dated 19th September 2017 under the provisions of sub-section (1) of Section 26 of the said Act.

and whereas, the said Draft Development Plan, has published, as required under Section 26 of the said Act., on 20th September 2017, in Government Gazette on pages 1 to 3 ;

and whereas, the said Development Authority by its letters, dated 10th September 2018 requested the concerned Authority with justification to extend the period up to 30th October 2018 for submitting the said Draft Development Plan to Government for sanction as required under Section 21 of the said Act.

and whereas, while extending the time limit under Section 30 of the said Act, it is necessary to extend the time limit under Section 21 of the said Act as the same is built in.

and whereas, after making necessary inquiry, and considering the justification given by the Development Authority the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, in the public interest finds it expedient and necessary to extend the above period, from 19th March 2018 to 30th October 2018.

Now therefore, in exercise of the powers delegated to him, under the Government notification Urban Development Department No. TPV/1813/3211/CR-508/UD-13, dated 1st December 2016 and all other powers enabling him in this behalf, the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, hereby extends the above period from 20th December 2015 to 30th October 2018 upto and inclusive of 30th October 2018, as provided under sub-section (3) of Section 21 of the said Act.

**AVINASH PATIL,**

Director of Town Planning,  
Maharashtra State, Pune.

Pune, 24th September 2018.

---

## कार्यकारी अभियंता यांजकडून

### अधिसूचना ३

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंसिप्रव्यवि/प्रशा-२/४९२१ (१)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी (कराड) खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

### अनुसूची-अ

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग  
ओगलेवाडी (कराड)

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग,  
कराड

प्रकल्पाचे नाव : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ६१४.५६ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प मुख्य  
कालवा सा. क्र. ०० ते ७१.१४ मीटर वरील सरळ विमोचक

क्रमांक १ ते ५ व लघुपाट क्रमांक १ ते १० वरील

लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक १, क्षेत्र ६१४.५६ हे.

(सी.सी.ए.)

गावांची संख्या : ६- शेळकेवाडी, म्हासोळी, लटकेवाडी,  
हवेलवाडी, सवादे, बांदेकरवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा  
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :  
पाणीवापर संस्था क्रमांक १, सवादे, तालुका कराड,  
जिल्हा सातारा

### अधिसूचित क्षेत्राचा तपशील

#### जिल्हा सातारा, तालुका कराड

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	क्षेत्र
गट संख्या	क्षेत्र	
१	२	३
		हे. आर
शेळकेवाडी	१६८	९६.९०
म्हासोळी	५२०	१७८.६७
लटकेवाडी	७७	३३.५८
हवेलवाडी	३४८	९६.३८
सवादे	८९४	१८६.८६
बांदेकरवाडी	१२१	२२.१७
<b>एकूण</b>	<b>२१२८</b>	<b>६१४.५६</b>

### अनुसूची-ब

#### जिल्हा सातारा, तालुका कराड

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	क्षेत्र
गट नंबर	क्षेत्र	
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

#### गाव शेळकेवाडी

१	१	८.८८
२	२	२.७४
३	३	४.८७
४	४	२.४१
५	५	१.७८
६	६	०.३९
७	७	३.३५
८	८	०.९४
९	९	१.५७
१०	१०	०.९७
११	११	०.३१
१२	१२	०.२२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव शेळकेवाडी--चालू			गाव शेळकेवाडी--चालू		
१३	१३	१.४९	४५	४७	०.०८
१४	१४	०.७४	४६	४८	०.०२
१५	१५	२.४८	४७	४९	०.०१
१६	१६	०.६८	४८	५०	०.०३
१७	१७	४.९३	४९	५१	०.२८
१८	१८	०.८६	५०	५२	०.०२
१९	१९	०.१२	५१	५३	०.४१
२०	२०	०.११	५२	५४	०.०२
२१	२१	०.१३	५३	५५	०.०२
२२	२२	०.०२	५४	५६	०.०२
२३	२३	०.०१	५५	५७	०.१०
२४	२४	०.०१	५६	५८	०.०८
२५	२६	०.०३	५७	५९	०.०७
२६	२७	०.२२	५८	६०	०.०३
२७	२८	०.५४	५९	६१	०.०४
२८	२९	०.८७	६०	६२	०.०२
२९	३०	०.०५	६१	६३	०.०३
३०	३१	०.३१	६२	६४	०.१०
३१	३२	१.४२	६३	६५	०.१४
३२	३३	०.७०	६४	६६	०.३३
३३	३४	०.४९	६५	६७	०.०७
३४	३५	०.०२	६६	६८	०.२०
३५	३६	०.३६	६७	६९	०.०६
३६	३८	०.२१	६८	७०	०.०१
३७	३९	०.१७	६९	७१	०.०१
३८	४०	०.४९	७०	७२	०.४२
३९	४१	०.०६	७१	७३	०.१०
४०	४२	०.२१	७२	७४	०.१०
४१	४३	०.१८	७३	७५	०.०७
४२	४४	०.३०	७४	७६	०.०५
४३	४५	०.२०	७५	७७	०.०१
४४	४६	०.१३	७६	७८	०.०१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव शेळकेवाडी--चालू

७७	७९	०.०२
७८	८०	०.०१
७९	८१	०.०१
८०	८२	०.१५
८१	८३	०.२१
८२	८४	०.०२
८३	८५	०.०५
८४	८६	०.०२
८५	८७	०.०१
८६	८८	०.१२
८७	८९	०.०१
८८	९०	०.४६
८९	९१	०.०४
९०	९२	०.०१
९१	९३	०.०३
९२	९४	०.०६
९३	९५	०.०३
९४	९६	०.०२
९५	९७	०.११
९६	९८	२.४१
९७	९९	०.२९
९८	१००	०.०८
९९	१०१	०.१०
१००	१०२	०.७७
१०१	१०३	०.०१
१०२	१०४	०.०४
१०३	१०५	०.९८
१०४	१०६	०.१०
१०५	१०७	०.१३
१०६	१०८	०.१०
१०७	१०९	०.०९
१०८	११०	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव शेळकेवाडी--चालू

१०९	१११	१.८०
११०	११२	०.२८
१११	११३	०.३१
११२	११४	०.०५
११३	११५	०.१२
११४	११६	०.१३
११५	११७	१.३२
११६	११८	१.४४
११७	११९	२.५१
११८	१२१	०.१४
११९	१२२	०.०५
१२०	१२३	०.४८
१२१	१२४	३.२८
१२२	१२५	०.५०
१२३	१२६	२.६२
१२४	१२९	१.२५
१२५	१३०	३.९५
१२६	१३१	१.१६
१२७	१३२	०.६१
१२८	१३३	१.३६
१२९	१३४	०.३६
१३०	१३५	०.१५
१३१	१३६	०.०७
१३२	१३७	०.१३
१३३	१३८	०.०९
१३४	१३९	०.०८
१३५	१४०	०.०८
१३६	१४१	०.१२
१३७	१४२	०.०८
१३८	१४३	०.०६
१३९	१४४	०.०६
१४०	१४५	०.८५

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव शेळकेवाडी--चालू		
१४१	१४६	०.७०
१४२	१४७	०.२०
१४३	१४८	०.१५
१४४	१४९	०.२०
१४५	१५०	०.८०
१४६	१८२	०.२४
१४७	१८३	०.१३
१४८	१८४	०.१९
१४९	१८५	०.०३
१५०	१८६	०.४१
१५१	१८७	०.०४
१५२	१८८	०.०६
१५३	१८९	०.१५
१५४	१९०	०.७२
१५५	१९१	०.०९
१५६	१९२	४.३५
१५७	१९३	१.७१
१५८	१९४	०.६२
१५९	१९५	१.१२
१६०	१९६	०.६२
१६१	१९७	०.४०
१६२	३०५	०.३०
१६३	३०६	०.१०
१६४	३४२	०.५०
१६५	३४३	०.१५
१६६	३४४	०.३०
१६७	३५०	०.४५
१६८	३५६	०.२०
एकूण ..		९६.९०
गाव म्हासोळी		
१	१	०.०७
२	२	०.०३

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव म्हासोळी--चालू		
३	३	०.०४
४	४	०.०५
५	५	०.०५
६	६	०.०२
७	७	०.०१
८	८	०.०१
९	९	०.२८
१०	१०	०.१३
११	११	०.०५
१२	१२	०.०५
१३	१३	०.४०
१४	१४	०.१५
१५	१५	०.१२
१६	१६	०.११
१७	१७	०.०५
१८	१८	०.०५
१९	१९	०.०७
२०	२०	०.१०
२१	२१	०.३५
२२	२२	०.०२
२३	२३	०.०२
२४	२४	०.०३
२५	२५	०.०३
२६	२६	०.०४
२७	२७	०.०१
२८	२८	०.०४
२९	२९	०.२३
३०	३०	०.१३
३१	३१	०.०६
३२	३२	०.०७
३३	३३	०.०४
३४	३४	०.२०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
	गाव म्हासोळी--चालू			गाव म्हासोळी--चालू	
३५	३५	०.०७	६७	६७	०.१०
३६	३६	०.०४	६८	६८	०.०९
३७	३७	०.०७	६९	६९	०.०५
३८	३८	०.१८	७०	७०	०.१९
३९	३९	०.२७	७१	७१	०.०६
४०	४०	०.१३	७२	७२	०.०९
४१	४१	०.१६	७३	७३	०.९४
४२	४२	०.०२	७४	७४	०.०२
४३	४३	०.१२	७५	७५	१.११
४४	४४	०.०४	७६	७६	०.४१
४५	४५	०.१४	७७	७७	०.३७
४६	४६	०.११	७८	७८	०.१४
४७	४७	०.००	७९	७९	०.३६
४८	४८	०.००	८०	८०	०.०१
४९	४९	०.००	८१	८१	०.४६
५०	५०	०.०१	८२	८२	०.२२
५१	५१	०.००	८३	८३	०.४७
५२	५२	०.१५	८४	८४	०.४६
५३	५३	०.०२	८५	८५	०.४७
५४	५४	०.०२	८६	८६	१.०७
५५	५५	०.०२	८७	८७	०.२८
५६	५६	०.०२	८८	८८	०.३०
५७	५७	०.००	८९	८९	०.३६
५८	५८	०.०१	९०	९०	०.१८
५९	५९	१.६०	९१	९१	०.०८
६०	६०	०.०४	९२	९२	०.००
६१	६१	०.०४	९३	९३	०.२६
६२	६२	०.०७	९४	९४	०.११
६३	६३	०.०२	९५	९५	०.१९
६४	६४	०.०१	९६	९६	०.२२
६५	६५	०.०८	९७	९७	०.१२
६६	६६	०.०१	९८	९८	०.११

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव म्हासोळी--चालू			गाव म्हासोळी--चालू		
९९	९९	०.१६	१३१	१३१	०.२८
१००	१००	०.०६	१३२	१३२	०.१४
१०१	१०१	०.०७	१३३	१३३	०.१२
१०२	१०२	०.१०	१३४	१३४	०.२३
१०३	१०३	०.०५	१३५	१३५	०.२१
१०४	१०४	०.१०	१३६	१३६	०.३९
१०५	१०५	०.०६	१३७	१३७	०.१६
१०६	१०६	०.०४	१३८	१३८	०.२५
१०७	१०७	०.५४	१३९	१३९	०.४६
१०८	१०८	०.२७	१४०	१४०	०.१४
१०९	१०९	०.२८	१४१	१४१	०.६०
११०	११०	०.४७	१४२	१४२	०.२०
१११	१११	०.८५	१४३	१४३	०.९२
११२	११२	०.४१	१४४	१४४	०.५४
११३	११३	१.२५	१४५	१४५	०.२५
११४	११४	०.१७	१४६	१४६	०.३७
११५	११५	०.८८	१४७	१४७	०.७५
११६	११६	०.२५	१४८	१४८	०.१९
११७	११७	०.१२	१४९	१४९	०.६५
११८	११८	०.३८	१५०	१५०	०.२८
११९	११९	०.२०	१५१	१५१	०.२३
१२०	१२०	०.१९	१५२	१५२	०.४३
१२१	१२१	०.२०	१५३	१५३	२.०६
१२२	१२२	०.९९	१५४	१५४	२.५०
१२३	१२३	०.२५	१५५	१५५	०.२४
१२४	१२४	०.११	१५६	१५६	०.२३
१२५	१२५	०.०५	१५७	१५७	०.२१
१२६	१२६	०.०३	१५८	१५८	०.५९
१२७	१२७	०.२३	१५९	१५९	०.१६
१२८	१२८	०.२६	१६०	१६०	०.१७
१२९	१२९	०.१९	१६१	१६१	०.४९
१३०	१३०	०.२०	१६२	१६२	०.६८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव म्हासोळी--चालू			गाव म्हासोळी--चालू		
१६३	१६३	०.५६	१९५	१९७	०.०८
१६४	१६४	०.५१	१९६	१९८	०.०७
१६५	१६५	०.२२	१९७	१९९	०.०७
१६६	१६६	०.१०	१९८	२००	०.२०
१६७	१६७	०.०९	१९९	२०१	३.०९
१६८	१६८	०.३७	२००	२०२	०.०९
१६९	१६९	०.३६	२०१	२०३	०.४३
१७०	१७०	०.३८	२०२	२०४	०.३४
१७१	१७१	०.२१	२०३	२०५	०.१३
१७२	१७४	०.०३	२०४	२०६	०.०५
१७३	१७५	०.०३	२०५	२०७	०.३५
१७४	१७६	०.०३	२०६	२०८	०.१६
१७५	१७७	०.०३	२०७	२०९	०.५०
१७६	१७८	०.०३	२०८	२१०	०.४४
१७७	१७९/१	०.१०	२०९	२११	०.५३
१७८	१८०	०.१०	२१०	२१२	०.२९
१७९	१८१	०.०६	२११	२१३	०.२९
१८०	१८२	०.०५	२१२	२१४	०.२९
१८१	१८३	०.०२	२१३	२१५/१	०.२९
१८२	१८४	०.०५	२१४	२१५/२	०.१६
१८३	१८५	०.०५	२१५	२१६	०.४४
१८४	१८६	०.००	२१६	२१७	१.५८
१८५	१८७	०.०५	२१७	२१८	०.३३
१८६	१८८	०.०६	२१८	२१९	०.२२
१८७	१८९	०.१३	२१९	२२०	०.३९
१८८	१९०	०.०२	२२०	२२१	२.११
१८९	१९१	०.०४	२२१	२२२	०.०२
१९०	१९२	०.०४	२२२	२२३	०.७७
१९१	१९३	०.०४	२२३	२२४	०.६८
१९२	१९४	०.०६	२२४	२२५	०.४१
१९३	१९५	०.०८	२२५	२८७	०.२०
१९४	१९६	०.२४	२२६	२९०	०.४४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव म्हासोळी--चालू			गाव म्हासोळी--चालू		
२२७	२९१	०.२१	२५९	३३२	०.५०
२२८	२९२	०.५०	२६०	३३३	१.२०
२२९	२९३	०.०८	२६१	३३४	४.४५
२३०	२९४	०.०७	२६२	३३५	१.१०
२३१	२९५	०.०३	२६३	३४४	०.५०
२३२	३०५	०.१२	२६४	३७१	०.३०
२३३	३०६	०.१७	२६५	३७३	०.५५
२३४	३०७	०.७६	२६६	३७४	०.३५
२३५	३०८	०.६६	२६७	३७५	०.३८
२३६	३०९	०.०९	२६८	३७६	०.३१
२३७	३१०	०.१०	२६९	३७७	०.३०
२३८	३११	०.४१	२७०	३७८	०.६३
२३९	३१२	०.१५	२७१	३७९	०.३८
२४०	३१३	०.१८	२७२	३८०	०.०६
२४१	३१४	०.१९	२७३	३८१	०.३४
२४२	३१५	०.३०	२७४	३८२	०.१४
२४३	३१६	०.१५	२७५	३८३	०.५३
२४४	३१७	०.६३	२७६	३८४	०.७२
२४५	३१८	०.६५	२७७	३८५	०.७५
२४६	३१९	०.६६	२७८	३८६	०.१५
२४७	३२०	०.३८	२७९	३८७	०.१५
२४८	३२१	०.२०	२८०	३८८	०.१४
२४९	३२२	०.१७	२८१	३८९	०.१६
२५०	३२३	०.२६	२८२	३९०	०.१९
२५१	३२४	०.१७	२८३	३९१	०.०५
२५२	३२५	०.२५	२८४	३९२	०.०८
२५३	३२६	०.०७	२८५	३९३	०.०४
२५४	३२७	०.१२	२८६	३९४	०.१५
२५५	३२८	०.८५	२८७	३९५	०.१७
२५६	३२९	०.१३	२८८	३९६	०.२६
२५७	३३०	०.०५	२८९	३९७	०.३१
२५८	३३१	०.६०	२९०	३९८	०.३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव म्हासोळी--चालू			गाव म्हासोळी--चालू		
२९१	३९९	०.०२	३२३	४३१	०.९८
२९२	४००	०.१५	३२४	४३२	०.७५
२९३	४०१	०.०४	३२५	४३३	०.७५
२९४	४०२	०.०६	३२६	४३४	०.७६
२९५	४०३	०.११	३२७	४३५	०.५२
२९६	४०४	०.१५	३२८	४३६	०.४०
२९७	४०५	०.११	३२९	४३७	०.४०
२९८	४०६	०.१६	३३०	४३८/१	१.०२
२९९	४०७	०.०७	३३१	४३८/२	०.३१
३००	४०८	०.०७	३३२	४३९	०.७८
३०१	४०९	०.२३	३३३	४४०	०.३९
३०२	४१०	०.१०	३३४	४४१	०.९७
३०३	४११	०.०५	३३५	४४२	१.११
३०४	४१२	०.०६	३३६	४४३	६.१६
३०५	४१३	०.०२	३३७	४४४	०.५०
३०६	४१४	०.१७	३३८	४४८	१.००
३०७	४१५	०.०२	३३९	४४९	१.३८
३०८	४१६	०.०२	३४०	४५०	१.७९
३०९	४१७	०.१७	३४१	४५१	०.२०
३१०	४१८	०.३०	३४२	४५२	०.१६
३११	४१९	०.१७	३४३	४५३	०.०८
३१२	४२०	०.१८	३४४	४५४	०.४९
३१३	४२१	०.०४	३४५	४५५	०.२३
३१४	४२२	०.१०	३४६	४५६	०.२१
३१५	४२३	०.१०	३४७	४५७	०.३५
३१६	४२४	०.०१	३४८	४५८	०.१६
३१७	४२५	०.०३	३४९	४५९	०.१३
३१८	४२६	०.०५	३५०	४६०	०.१९
३१९	४२७	१.२०	३५१	४६१	०.२३
३२०	४२८	०.७८	३५२	४६२	०.००
३२१	४२९	१.०४	३५३	४६३	०.०१
३२२	४३०	०.२९	३५४	४६६	०.७८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव म्हासोळी--चालू

३५५	४६७	०.०५
३५६	४६८	०.२९
३५७	४६९	०.०९
३५८	४७०	०.११
३५९	४७१	०.२४
३६०	४७२	०.३०
३६१	४७३	०.०९
३६२	४७४	०.२४
३६३	४७५	०.०६
३६४	४७६	०.४१
३६५	४७७	०.०५
३६६	४७८	०.०४
३६७	४७९	०.०२
३६८	४८०	०.०७
३६९	४८१	०.२४
३७०	४८२	०.०१
३७१	४८३	०.०८
३७२	४८४	०.२७
३७३	४८५	०.०५
३७४	४८६	०.०८
३७५	४८७	०.०४
३७६	४८८	०.०५
३७७	४८९	०.०५
३७८	४९०	०.०९
३७९	४९१	०.०८
३८०	४९२	०.०९
३८१	४९३	०.११
३८२	४९४	०.०३
३८३	४९५	०.०९
३८४	४९६	०.६८
३८५	४९७	०.०५
३८६	४९८	०.०३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव म्हासोळी--चालू

३८७	४९९	०.०८
३८८	५००	०.२२
३८९	५०१	०.२४
३९०	५०२	०.२४
३९१	५०३	०.०२
३९२	५०४	०.१४
३९३	५०५	०.०४
३९४	५०६	०.०४
३९५	५०७	०.८२
३९६	५०८	०.४६
३९७	५०९	०.२०
३९८	५१०	०.२०
३९९	५११	०.२७
४००	५१२	०.३०
४०१	५१३	०.५०
४०२	५१४	१.२८
४०३	५१५	१.२३
४०४	५१६	०.३०
४०५	५१७	१.००
४०६	५१८	०.३९
४०७	५१९	०.१३
४०८	५२०	०.२३
४०९	५२१	०.४८
४१०	५२२	०.२४
४११	५२३	०.२६
४१२	५२४	०.०३
४१३	५२५	०.३२
४१४	५२६	१.७२
४१५	५२७	०.२७
४१६	५२८	०.६७
४१७	५२९	०.०४
४१८	५३०	०.४२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
१	गट नंबर	१
२	क्षेत्र	२
३	(सीसीए)	३
	हेक्टर	

गाव म्हासोळी--चालू

४१९	५३१	२.०४
४२०	५३२	२.१५
४२१	५३३	०.५९
४२२	५३४	०.३८
४२३	५३५	१.१२
४२४	५३६	२.२७
४२५	५३७	०.५९
४२६	५३८	०.५४
४२७	५३९	०.७०
४२८	५४०	०.८४
४२९	५४१	०.१९
४३०	५४२	०.७६
४३१	५४३	०.४५
४३२	५४४	१.३३
४३३	५४५	१.३९
४३४	५४६	१.३५
४३५	५४७	१.५०
४३६	५४८	०.८०
४३७	५४९	०.४९
४३८	५५०	०.३४
४३९	५५१	१.१७
४४०	५५२	०.६८
४४१	५५३	०.३६
४४२	५५४	०.५५
४४३	५५५	०.२७
४४४	५५६	०.५५
४४५	५५७	२.७३
४४६	५५८	०.३२
४४७	५५९	०.२७
४४८	५६०	०.२३
४४९	५६१	०.८३
४५०	५६२	०.२९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
१	गट नंबर	१
२	क्षेत्र	२
३	(सीसीए)	३
	हेक्टर	

गाव म्हासोळी--चालू

४५१	५६५	०.४३
४५२	५६६	०.३७
४५३	५६७	०.३९
४५४	५६८	०.३२
४५५	५६९	०.१५
४५६	५७०	०.२०
४५७	५७१	०.३५
४५८	५७२	०.३५
४५९	५७३	१.४९
४६०	५७४	०.३६
४६१	५७५	०.४७
४६२	५७६	०.३७
४६३	५७७	०.०६
४६४	५७८	०.३७
४६५	५७९	०.३७
४६६	५८०	०.५६
४६७	५८१	०.८७
४६८	५८२	८.९२
४६९	७५६	०.०३
४७०	७५७	०.०८
४७१	७५८	०.०३
४७२	७५९	०.०१
४७३	७६०	०.०१
४७४	७६१	०.०१
४७५	७६२	०.०२
४७६	७६५	०.०१
४७७	७६६	०.०४
४७८	७६७	०.०२
४७९	७६८	०.०३
४८०	७६९	०.०२
४८१	७७०	०.०१
४८२	७७३	०.०१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए) हेक्टर			(सीसीए) हेक्टर
गाव म्हासोळी--चालू			गाव म्हासोळी--चालू		
४८३	७७४	०.०२	५१५	८०९	०.००
४८४	७७५	०.०१	५१६	८१०	०.०८
४८५	७७८	०.०१	५१७	८११	०.०१
४८६	७७९	०.०१	५१८	८१२	०.३७
४८७	७८०	०.०१	५१९	८१३	०.०२
४८८	७८१	०.०१	५२०	८१४	०.८१
४८९	७८२	०.०६	एकूण ..	५२०	१७८.६७
४९०	७८३	०.१०			
४९१	७८४	०.०२	गाव लटकेवाडी		
४९२	७८५	०.१२	१	२९२	०.०७
४९३	७८६	०.२१	२	२९३	०.१०
४९४	७८७	०.१३	३	२९४	१.१२
४९५	७८८	०.०१	४	२९५	०.५४
४९६	७८९	०.०२	५	२९६	०.२२
४९७	७९०	०.०६	६	२९७	०.०८
४९८	७९१	०.०१	७	२९८	०.०६
४९९	७९२	०.०१	८	२९९	०.०६
५००	७९३	०.०४	९	३००	०.८१
५०१	७९४	०.०५	१०	३०१	०.६४
५०२	७९६	०.०३	११	३०२	०.०६
५०३	७९७	०.०३	१२	३०३	०.१८
५०४	७९८	०.०३	१३	३०४	०.६६
५०५	७९९	०.०४	१४	३०५	०.५५
५०६	८००	०.०२	१५	३०६	०.५४
५०७	८०१	०.०२	१६	३०७	१.४४
५०८	८०२	०.०२	१७	३०८	०.०५
५०९	८०३	०.०१	१८	३०९	०.०४
५१०	८०४	०.०१	१९	३१०	०.०४
५११	८०५	०.०१	२०	३११	०.४६
५१२	८०६	०.२२	२१	३१२	०.५२
५१३	८०७	०.०१	२२	३१३	०.१०
५१४	८०८	०.०१	२३	३१४	०.१०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
	गाव लटकेवाडी--चालू			गाव लटकेवाडी--चालू	
२४	३१५	०.०५	५६	३९५	०.१४
२५	३१६	०.०९	५७	३९६	०.०६
२६	३१७	०.०९	५८	३९७	०.१२
२७	३१८	०.३५	५९	३९८	०.१४
२८	३१९	०.४६	६०	३९९	०.७०
२९	३२०	०.७१	६१	४००	०.८५
३०	३२१	०.१३	६२	४०१	०.४९
३१	३२२	०.६२	६३	४०२	०.४०
३२	३२३	०.४९	६४	४०३	०.१०
३३	३२४	५.३५	६५	४०४	०.०६
३४	३२४/२	१.२१	६६	४०५	०.२२
३५	३२५	०.१५	६७	४०६	०.४२
३६	३२६	०.५६	६८	४२१	०.२०
३७	३२७	०.७६	६९	४२२	०.१०
३८	३२८	०.२०	७०	४२३	०.१०
३९	३२९	०.२१	७१	४२४	०.५०
४०	३३०	०.१७	७२	४२६	०.१०
४१	३३५	०.५०	७३	४२७	०.०९
४२	३३६	०.५०	७४	४२८	०.२६
४३	३३७	०.२०	७५	४२९	०.३२
४४	३५०	०.२२	७६	४३०	१.९२
४५	३५१	०.०७	७७	४३१	०.१०
४६	३६०	०.४९	एकूण ..		३३.५८
४७	३६२	०.३०			
४८	३६३	१.५०	गाव हवेलवाडी		
४९	३६४	०.५०	१	१	०.०९
५०	३८९	०.२८	२	२	०.४६
५१	३९०	०.५७	३	३	०.०४
५२	३९१	०.२०	४	४	०.४५
५३	३९२	०.५८	५	५	०.१४
५४	३९३	०.२२	६	६	०.०६
५५	३९४	०.०२	७	७	०.०८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव हवेलवाडी--चालू

८	८	०.६८
९	९	०.०७
१०	१०	०.२०
११	११	०.३१
१२	१२	०.५६
१३	१३/१	०.१९
१४	१३/२	०.१९
१५	१४	०.२५
१६	१५	०.०६
१७	१६	०.०६
१८	१७	०.१२
१९	१८	०.१०
२०	१९	०.११
२१	२०	०.०६
२२	२१	०.०३
२३	२२	०.०४
२४	२३	०.०६
२५	२४	०.०६
२६	२५	०.१३
२७	२६	०.२८
२८	२७	०.२२
२९	२८	०.२४
३०	२९	०.०१
३१	३०	०.२४
३२	३१	०.१५
३३	३२	०.०९
३४	३३	०.११
३५	३४	०.१३
३६	३५	०.२१
३७	३६/१	०.६१
३८	३६/२	०.१३
३९	३७	०.०५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव हवेलवाडी--चालू

४०	३८	०.२३
४१	३९	०.१८
४२	४०	०.१९
४३	४१	०.०२
४४	४२	०.३३
४५	४३	०.१३
४६	४४	०.१३
४७	४५	०.०४
४८	४६	०.१८
४९	४७	०.५८
५०	४८	०.१३
५१	४९	०.१२
५२	५०	०.०२
५३	५१	०.०१
५४	५२	०.०१
५५	५३	०.०२
५६	५४	०.०२
५७	५५	०.०९
५८	५६	०.०४
५९	५७	०.०६
६०	५८	०.०६
६१	५९	०.०४
६२	६०	०.२९
६३	६१	०.१०
६४	६२	०.०५
६५	६३	०.२०
६६	६४	०.१५
६७	६५	०.१६
६८	६६	१.१६
६९	६७	१.००
७०	६८	०.५९
७१	६९	०.९३

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र (सीसीए) हेक्टर
गाव हवेलवाडी--चालू			गाव हवेलवाडी--चालू		
७२	७०	०.४५	१०४	१०१	०.२०
७३	७१	०.५८	१०५	१०२	०.०७
७४	७२	०.१४	१०६	१०३	०.०९
७५	७३	०.१४	१०७	१०४	०.३६
७६	७४	०.२८	१०८	१०५	०.३१
७७	७५	१.६५	१०९	१०६	०.२९
७८	७६	१.२१	११०	१०७	०.३५
७९	७७	०.७६	१११	१०८	०.२५
८०	७८	०.७४	११२	१०९	०.१०
८१	७९	०.५०	११३	११०	०.१२
८२	८०	०.०९	११४	१११/१	०.१३
८३	८१	०.९५	११५	१११/२	०.१३
८४	८२	०.०७	११६	११२	०.०९
८५	८३	०.२५	११७	११३	०.२०
८६	८४	०.०९	११८	११४	०.५८
८७	८५	०.०५	११९	११५	०.४०
८८	८६	०.०५	१२०	११६	०.२०
८९	८७	०.०४	१२१	११७	०.३७
९०	८८	०.०९	१२२	११८	०.१३
९१	८९	०.०५	१२३	११९	०.२१
९२	९०	०.०४	१२४	१२०	०.६०
९३	९१	०.३४	१२५	१२१	०.११
९४	९२	०.३३	१२६	१२२	०.११
९५	९३	०.६३	१२७	१२३	०.४२
९६	९४	०.६८	१२८	१२४	०.३२
९७	९५	०.५७	१२९	१२५	०.१४
९८	९६	०.२५	१३०	१२६	०.१८
९९	९७/१	०.१२	१३१	१२७	०.१५
१००	९७/२	०.१२	१३२	१२८	०.१५
१०१	९८	०.२६	१३३	१२९	०.०७
१०२	९९	०.३५	१३४	१३०	०.०७
१०३	१००	०.७२	१३५	१३१	०.१५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव हवेलवाडी-चालू			गाव हवेलवाडी-चालू		
१३६	१३२	०.१६	१६८	१६४	०.२२
१३७	१३३	०.११	१६९	१६५	०.३७
१३८	१३४	०.४३	१७०	१६६	०.१७
१३९	१३५	०.२४	१७१	१६७	१.०३
१४०	१३६	०.२४	१७२	१६८	०.८३
१४१	१३७	०.२३	१७३	१६९	०.१४
१४२	१३८	०.१६	१७४	१७०	०.२९
१४३	१३९	०.१०	१७५	१७१	०.५४
१४४	१४०	०.१४	१७६	१७२	०.०८
१४५	१४१	०.१४	१७७	१७३	०.१५
१४६	१४२	०.३२	१७८	१७४	०.१७
१४७	१४३	०.०७	१७९	१७५	०.०८
१४८	१४४	०.०८	१८०	१७६	०.११
१४९	१४५	०.०७	१८१	१७७	०.४६
१५०	१४६	०.०६	१८२	१७८	०.०६
१५१	१४७	०.३०	१८३	१७९	०.०५
१५२	१४८	०.२८	१८४	१८०	०.०६
१५३	१४९	०.२६	१८५	१८१	०.१४
१५४	१५०	०.३६	१८६	१८२	०.०६
१५५	१५१	०.२५	१८७	१८३	०.२६
१५६	१५२	०.६२	१८८	१८४	०.२५
१५७	१५३	०.७२	१८९	१८५	०.७१
१५८	१५४	०.४४	१९०	१८६	१.८०
१५९	१५५	०.४४	१९१	१८७	०.७५
१६०	१५६	१.०५	१९२	१८८	०.३५
१६१	१५७	०.४७	१९३	१८९	०.७६
१६२	१५८	०.२५	१९४	१९०	०.१६
१६३	१५९	०.३६	१९५	१९१	०.२०
१६४	१६०	०.३९	१९६	१९२	०.५४
१६५	१६१	०.४५	१९७	१९३/१	०.२५
१६६	१६२	०.२८	१९८	१९३/२	०.२१
१६७	१६३	०.०३	१९९	१९४	०.२८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
१	गट नंबर	२
२	क्षेत्र	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव हवेलवाडी--चालू

२००	१९५	०.४६
२०१	१९६	०.४५
२०२	१९७	०.१७
२०३	१९८	०.८६
२०४	१९९	०.१६
२०५	२००	०.३५
२०६	२०१	०.४७
२०७	२०२	०.११
२०८	२०३	०.१७
२०९	२०४	०.२२
२१०	२०५	०.३३
२११	२०६	०.२७
२१२	२०७	०.२४
२१३	२०८	०.१९
२१४	२०९	०.४६
२१५	२१०	०.२२
२१६	२११	०.१९
२१७	२१२	०.१५
२१८	२१३	०.२०
२१९	२१४	०.०७
२२०	२१५	०.०६
२२१	२१६	०.०६
२२२	२१७	०.१६
२२३	२१८	१.३६
२२४	२१९	०.०६
२२५	२२०	०.४६
२२६	२२१	०.४५
२२७	२२२	०.०३
२२८	२२३	०.०३
२२९	२२४	०.१६
२३०	२२५	०.११
२३१	२२६	०.०७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
१	गट नंबर	२
२	क्षेत्र	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव हवेलवाडी--चालू

२३२	२२७	०.१९
२३३	२२८	०.२९
२३४	२२९	०.०९
२३५	२३०	०.०५
२३६	२३१	०.०४
२३७	२३२	०.०२
२३८	२३३	०.२२
२३९	२३४	०.७२
२४०	२३५	०.३३
२४१	२३६	०.३३
२४२	२३७	०.८०
२४३	२३८	०.१५
२४४	२३९	०.१५
२४५	२४०	०.३९
२४६	२४१/१	०.०८
२४७	२४१/२	०.०८
२४८	२४२	०.१९
२४९	२४३	१.३३
२५०	२४४	०.७६
२५१	२४५/१	०.०९
२५२	२४५/२	०.१२
२५३	२४६	०.२३
२५४	२४७	०.२३
२५५	२४८	०.२५
२५६	२४९	०.६२
२५७	२५०	०.२२
२५८	२५१	०.२७
२५९	२५२	०.२४
२६०	२५३/१	०.९५
२६१	२५३/२	०.४३
२६२	२५४/१	०.६३
२६३	२५४/२	०.४३

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव हवेलवाडी--चालू			गाव हवेलवाडी--चालू		
२६४	२५५	०.४७	२९६	२८४	०.८२
२६५	२५६	०.४३	२९७	२८५	०.९३
२६६	२५७	१.७८	२९८	२८६	०.३०
२६७	२५८	०.९७	२९९	२८७	०.३७
२६८	२५९	०.५६	३००	२८८	०.०७
२६९	२६०/१	०.१३	३०१	२८९	०.२४
२७०	२६०/२	०.१३	३०२	२९०	०.०७
२७१	२६१	०.२६	३०३	२९१	०.०१
२७२	२६२/१	०.३०	३०४	२९२	०.०६
२७३	२६२/२	०.३४	३०५	२९३	०.०१
२७४	२६३	१.४६	३०६	२९४	०.०१
२७५	२६४	०.९३	३०७	२९५	०.०५
२७६	२६५	०.१२	३०८	२९६	०.०२
२७७	२६६	०.०५	३०९	२९७	०.०९
२७८	२६७	०.१७	३१०	२९८	०.०९
२७९	२६८	०.०३	३११	२९९	०.०१
२८०	२६९	०.०३	३१२	३००	०.०८
२८१	२७०	०.०२	३१३	३०१	०.०४
२८२	२७१	०.०२	३१४	३०२	०.०६
२८३	२७२	०.१०	३१५	३०३	०.०४
२८४	२७३/१	०.३२	३१६	३०४	०.०५
२८५	२७३/२	०.२९	३१७	३०५	०.०१
२८६	२७४	२.७५	३१८	३०६	०.१०
२८७	२७५+२७६-अ	०.८२	३१९	३०७	०.१५
२८८	२७५+२७६-ब	०.७८	३२०	३०८	०.०४
२८९	२७७	०.४०	३२१	३०९	०.०५
२९०	२७८	०.१८	३२२	३१०	०.०१
२९१	२७९	०.१६	३२३	३११	०.०२
२९२	२८०	०.२४	३२४	३१२	०.०२
२९३	२८१	०.३२	३२५	३१३	०.०४
२९४	२८२	०.५३	३२६	३१४	०.०२
२९५	२८३	०.५५	३२७	३१५	०.०१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव हवेलवाडी--चालू			गाव सवादे--चालू		
३२८	३१६	०.१२	९	३५१	०.३८
३२९	३१७	०.०८	१०	३५२	०.१३
३३०	३१८	०.१३	११	३५३	०.१९
३३१	३१९	०.११	१२	३५४	०.२०
३३२	३२०	०.११	१३	३५५	०.१६
३३३	३२१	०.२५	१४	३५६	०.१९
३३४	३२२	०.२६	१५	३५७	०.१४
३३५	३२४	०.४६	१६	३५८	०.१४
३३६	३२६	०.२३	१७	३५९	०.४२
३३७	३२७	०.०६	१८	३६०	०.४६
३३८	३२८	०.०५	१९	३६१	०.०२
३३९	३२९	०.०२	२०	३६२	०.१२
३४०	३३०	०.०२	२१	३६३	०.१२
३४१	३३१	०.०१	२२	३६४	०.३१
३४२	३३२	०.११	२३	३६५	०.०८
३४३	३३३	०.०४	२४	३६६	०.१०
३४४	३३४	०.०३	२५	३६७	०.१०
३४५	३३५	०.०२	२६	३६८	०.११
३४६	३३६	०.०३	२७	३६९	०.१६
३४७	३३७	०.०२	२८	३७०	०.१३
३४८	३३८	०.०२	२९	३७१	०.३०
एकूण ..	३४८	९६.३८	३०	३७२	०.९७
	गाव सवादे		३१	३७३	०.२५
१	३४३	०.०६	३२	३७४	०.१३
२	३४४	०.०७	३३	३७५	०.१३
३	३४५	०.६४	३४	३७६	०.४८
४	३४६	०.३४	३५	३७७	०.३१
५	३४७	०.७६	३६	३७८	०.४७
६	३४८	०.३६	३७	३७९/१	०.६२
७	३४९	०.३५	३८	३७९/२	०.२६
८	३५०	०.३६	३९	३८०	०.९९
			४०	३८१	०.३३

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
४१	३८२	०.२३	७३	४१०	०.९८
४२	३८३	०.२०	७४	४११	०.०१
४३	३८४	०.३२	७५	४१२	०.१७
४४	३८५	०.५०	७६	४१३	०.१४
४५	३८६	०.५८	७७	४१४	०.०६
४६	३८७/१	०.३३	७८	४१५	०.०८
४७	३८७/२	०.०७	७९	४१६	०.०६
४८	३८८	०.१५	८०	४१७	०.०७
४९	३८९	०.२३	८१	४१८	०.१२
५०	३९०	०.३८	८२	४१९	०.०४
५१	३९१	०.४२	८३	४२०	०.५०
५२	३९२	०.१९	८४	४२१	०.०५
५३	३९३	०.३२	८५	४२२	०.०५
५४	३९४	१.१९	८६	४२३	०.१२
५५	३९५	०.१६	८७	४२४	०.१५
५६	३९६	०.६२	८८	४२५	०.१४
५७	३९७	०.०९	८९	४२६	०.४३
५८	३९८	१.०९	९०	४२७	०.५५
५९	३९९	०.७०	९१	४२८	०.७५
६०	४००	०.४०	९२	४२९	०.२२
६१	४०१/१	१.२६	९३	४३०	०.४४
६२	४०१/२	०.१८	९४	४३१	०.०३
६३	४०२	०.०८	९५	४३२	०.०८
६४	४०३	०.४६	९६	४३३	०.०९
६५	४०४	०.२३	९७	४३४	२.२३
६६	४०५	०.२३	९८	४३५	०.०२
६७	४०६	०.४८	९९	४३६	०.१२
६८	४०७	०.२४	१००	४३७	०.०८
६९	४०८	०.२५	१०१	४३८	०.०५
७०	४०९/१/अ	०.२७	१०२	४३९	०.०४
७१	४०९/१/ब	०.४५	१०३	४४०/१	०.०४
७२	४०९/२	०.१६	१०४	४४०/२	०.०४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू	
१०५	४४१	०.०३	१३७	४७२	०.४४
१०६	४४२	०.०४	१३८	४७३	०.१७
१०७	४४३	०.०४	१३९	४७४	०.१५
१०८	४४४	०.१२	१४०	४७५	०.३५
१०९	४४५	०.१३	१४१	४७६	०.०५
११०	४४६	०.६५	१४२	४७७	०.३२
१११	४४७	०.१५	१४३	४७८	०.३०
११२	४४८	०.०६	१४४	४७९	०.०३
११३	४४९	०.०५	१४५	४८०	०.१०
११४	४५०	०.०३	१४६	४८१	०.३३
११५	४५१	०.०४	१४७	४८२	०.४०
११६	४५२	०.०३	१४८	४८३	०.७७
११७	४५३	०.०२	१४९	४८४	०.३१
११८	४५४	०.३५	१५०	४८५	०.३१
११९	४५५	०.०९	१५१	४८६	०.२२
१२०	४५६	०.१४	१५२	४८७	०.२७
१२१	४५७	०.०७	१५३	४८८	०.२९
१२२	४५८	०.०७	१५४	४८९	०.२३
१२३	४५९	०.२५	१५५	४९०	०.०५
१२४	४६०/१	०.०३	१५६	४९१	०.०७
१२५	४६०/२	०.१९	१५७	४९२	०.०६
१२६	४६१	०.१८	१५८	४९३	०.०६
१२७	४६२	०.१४	१५९	४९४	०.१७
१२८	४६३	०.१६	१६०	४९५	०.१४
१२९	४६४	०.५९	१६१	४९६	०.१५
१३०	४६५	०.१८	१६२	४९७	०.१६
१३१	४६६	०.४६	१६३	४९८	०.५१
१३२	४६७	०.५२	१६४	४९९	०.१०
१३३	४६८	०.५५	१६५	५००	०.०६
१३४	४६९	०.६७	१६६	५०१	०.०५
१३५	४७०	०.३९	१६७	५०२	०.०३
१३६	४७१	०.१५	१६८	५०३	०.५१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
१६९	५०४	०.१४	२०१	५३६	०.२८
१७०	५०५	०.१४	२०२	५३७	०.३०
१७१	५०६	०.३७	२०३	५३८	१.०८
१७२	५०७	०.३९	२०४	५३९	१.९२
१७३	५०८	०.२३	२०५	५४०	०.२१
१७४	५०९	०.१०	२०६	५४१	०.९४
१७५	५१०	०.११	२०७	५४२	०.२३
१७६	५११	०.३२	२०८	५४३	०.३७
१७७	५१२	०.१६	२०९	५४४	२.५७
१७८	५१३	०.२१	२१०	५४५	०.३६
१७९	५१४	०.६९	२११	५४६	०.१७
१८०	५१५	०.१४	२१२	५४७	०.३०
१८१	५१६	०.२८	२१३	५४८	०.००
१८२	५१७	०.०७	२१४	५४९	०.३३
१८३	५१८	०.०८	२१५	५५०	०.२५
१८४	५१९	०.१८	२१६	५५१	०.४५
१८५	५२०	०.१८	२१७	५५२	०.०५
१८६	५२१	०.१४	२१८	५५३	०.४९
१८७	५२२	०.१६	२१९	५५४	०.३८
१८८	५२३	०.०९	२२०	५५५	०.२५
१८९	५२४	०.१२	२२१	५५६	०.०९
१९०	५२५	०.२०	२२२	५५७	०.३७
१९१	५२६	०.२५	२२३	५५८	०.२५
१९२	५२७	०.४२	२२४	५५९	०.२३
१९३	५२८	०.१८	२२५	५६०	०.०६
१९४	५२९	०.२१	२२६	५६१	०.४३
१९५	५३०	०.३५	२२७	५६२	०.२९
१९६	५३१	०.२५	२२८	५६३	०.०६
१९७	५३२	०.२७	२२९	५६४	०.०७
१९८	५३३	०.५६	२३०	५६५	०.०७
१९९	५३४	०.२५	२३१	५६६	०.१४
२००	५३५	०.२८	२३२	५६७	०.१८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू	
२३३	५६८	०.३४	२६५	६००	०.१०
२३४	५६९	०.०६	२६६	६०१	०.२०
२३५	५७०	०.१०	२६७	६०२	०.५८
२३६	५७१	०.१४	२६८	६०३	०.४६
२३७	५७२	०.१८	२६९	६०४	०.२२
२३८	५७३	०.३८	२७०	६०५	०.१७
२३९	५७४	०.१८	२७१	६०६	०.०५
२४०	५७५	०.२१	२७२	६०७	०.२६
२४१	५७६	०.२५	२७३	६०८	०.२६
२४२	५७७	०.१९	२७४	६०९/१	०.७३
२४३	५७८	०.१६	२७५	६०९/२	०.११
२४४	५७९	०.१३	२७६	६१०	०.०९
२४५	५८०	०.०५	२७७	६११	०.१०
२४६	५८१	०.०३	२७८	६१२	०.२१
२४७	५८२	०.०३	२७९	६१३	०.३१
२४८	५८३	०.३१	२८०	६१४	०.१६
२४९	५८४	०.६२	२८१	६१५	०.१४
२५०	५८५	०.३७	२८२	६१६	०.२३
२५१	५८६	०.३८	२८३	६१७	०.३२
२५२	५८७	०.२९	२८४	६१८	०.२३
२५३	५८८	०.३१	२८५	६१९	०.२०
२५४	५८९	०.३८	२८६	६२०	०.२३
२५५	५९०	०.२२	२८७	६२१	०.१५
२५६	५९१	०.८४	२८८	६२२	०.५५
२५७	५९२	०.४८	२८९	६२३	०.१४
२५८	५९३	०.१९	२९०	६२४	०.१३
२५९	५९४	०.६८	२९१	६२५	०.२७
२६०	५९५	१.२७	२९२	६२६	०.२८
२६१	५९६	०.२५	२९३	६२७	०.१२
२६२	५९७	०.२७	२९४	६२८	०.१३
२६३	५९८	०.४३	२९५	६२९	०.२१
२६४	५९९	०.१०	२९६	६३०	०.३०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
२९७	६३१	०.३३	३२९	६६३	०.४४
२९८	६३२	०.३१	३३०	६६४	०.१४
२९९	६३३	१.४१	३३१	६६५	०.१२
३००	६३४	०.२९	३३२	६६६	०.१३
३०१	६३५	०.२६	३३३	६६७	०.०४
३०२	६३६	०.१६	३३४	६६८	०.४०
३०३	६३७	०.१५	३३५	६६९	०.३९
३०४	६३८	०.३१	३३६	६७०/१	०.४३
३०५	६३९	०.३०	३३७	६७०/२	०.०२
३०६	६४०	०.१४	३३८	६७१	०.५७
३०७	६४१	०.१६	३३९	६७२	०.२३
३०८	६४२	०.५७	३४०	६७३	०.१२
३०९	६४३	०.४१	३४१	६७४	०.०४
३१०	६४४	०.६३	३४२	६७५	०.०४
३११	६४५	०.६४	३४३	६७६	०.०७
३१२	६४६	०.८६	३४४	६७७	०.०९
३१३	६४७	१.२१	३४५	६७८	०.०३
३१४	६४८	०.५९	३४६	६७९	०.०६
३१५	६४९	०.५४	३४७	६८०	०.१३
३१६	६५०	०.२५	३४८	६८१	०.०९
३१७	६५१	०.०८	३४९	६८२	०.०९
३१८	६५२	०.१६	३५०	६८३	०.२७
३१९	६५३	०.०५	३५१	६८४	१.१९
३२०	६५४	०.११	३५२	६८५	०.०६
३२१	६५५	०.१३	३५३	६८६	०.०२
३२२	६५६	०.३०	३५४	६८७	०.०४
३२३	६५७	०.०६	३५५	६८८	०.०१
३२४	६५८	०.००	३५६	६८९	०.०१
३२५	६५९	०.२०	३५७	६९०	०.०२
३२६	६६०	०.११	३५८	६९१	०.०२
३२७	६६१	०.१४	३५९	६९२	०.०५
३२८	६६२	०.१४	३६०	६९३	०.१७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
३६१	६९४	०.०२	३९३	७२६	०.१८
३६२	६९५	०.०३	३९४	७२७	०.१८
३६३	६९६	०.०५	३९५	७२८	०.०४
३६४	६९७	०.०२	३९६	७२९	०.०२
३६५	६९८	०.०१	३९७	७३०	०.०४
३६६	६९९	०.०२	३९८	७३१	०.२६
३६७	७००	०.०२	३९९	७३२	०.०८
३६८	७०१	०.०२	४००	७३३	०.०७
३६९	७०२	०.०१	४०१	७३४	०.०५
३७०	७०३	०.०२	४०२	७३५	०.०३
३७१	७०४	०.०१	४०३	७३६	०.००
३७२	७०५	०.०१	४०४	७३७	०.०१
३७३	७०६	०.०२	४०५	७३८	०.०१
३७४	७०७	०.०३	४०६	७३९	०.०१
३७५	७०८	०.३२	४०७	७४०	०.०२
३७६	७०९	०.०४	४०८	७४१	०.०३
३७७	७१०	०.०५	४०९	७४२	०.०५
३७८	७११	०.१२	४१०	७४३	०.२०
३७९	७१२	०.०७	४११	७४४	०.०९
३८०	७१३	०.०७	४१२	७४५	०.०९
३८१	७१४	०.०७	४१३	७४६	०.०९
३८२	७१५	०.१०	४१४	७४७	०.००
३८३	७१६	०.०४	४१५	७४८	०.००
३८४	७१७	०.०४	४१६	७४९	०.०९
३८५	७१८	०.०६	४१७	७५०	०.०५
३८६	७१९	०.०४	४१८	७५१	०.०३
३८७	७२०	०.०६	४१९	७५२	०.०२
३८८	७२१	०.०१	४२०	७५३	०.०२
३८९	७२२	०.०२	४२१	७५४	०.०३
३९०	७२३	०.०२	४२२	७५५	०.०४
३९१	७२४	०.०२	४२३	७५६	०.०४
३९२	७२५	०.०२	४२४	७५७	०.०३

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
४२५	७५८	०.०३	४५७	७९०	०.०३
४२६	७५९	०.०३	४५८	७९१	०.०४
४२७	७६०	०.०४	४५९	७९२	०.१३
४२८	७६१	०.०६	४६०	७९३	०.१०
४२९	७६२	०.०६	४६१	७९४	०.१३
४३०	७६३	०.४८	४६२	७९५	०.०७
४३१	७६४	०.०८	४६३	७९६	०.०६
४३२	७६५	०.१५	४६४	७९७	०.०८
४३३	७६६	०.०७	४६५	७९८	०.०४
४३४	७६७	०.०५	४६६	७९९	०.०९
४३५	७६८	०.०२	४६७	८००	०.०५
४३६	७६९	०.०१	४६८	८०१	०.०२
४३७	७७०	०.०२	४६९	८०२	०.०१
४३८	७७१	०.०६	४७०	८०३	०.०२
४३९	७७२	०.०४	४७१	८०४	०.०३
४४०	७७३	०.०४	४७२	८०५	०.२१
४४१	७७४	०.०६	४७३	८०६	०.०१
४४२	७७५	०.०४	४७४	८०७	०.०४
४४३	७७६	०.०१	४७५	८०८	०.०४
४४४	७७७	०.०५	४७६	८०९	०.०२
४४५	७७८	०.०३	४७७	८१०	०.०१
४४६	७७९	०.०२	४७८	८११	०.०२
४४७	७८०	०.०५	४७९	८१२	०.०१
४४८	७८१	०.०२	४८०	८१३	०.०१
४४९	७८२	०.३२	४८१	८१४	०.०१
४५०	७८३	०.१०	४८२	८१५	०.०१
४५१	७८४	०.१३	४८३	८१६	०.०१
४५२	७८५	०.६९	४८४	८१७	०.०३
४५३	७८६	०.०९	४८५	८१८	०.०२
४५४	७८७	०.०३	४८६	८१९	०.१४
४५५	७८८	०.०४	४८७	८२०	२.३७
४५६	७८९	०.०४	४८८	८२१	०.०५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू	
४८९	८२२	०.१८	५२१	८५२	०.२२
४९०	८२३	०.५१	५२२	८५३	०.२५
४९१	८२४	०.४०	५२३	८५४	०.१४
४९२	८२५/१	०.२२	५२४	८५५	०.१३
४९३	८२५/२	०.१७	५२५	८५६	०.२९
४९४	८२६	०.८६	५२६	८५७	०.११
४९५	८२७	०.१३	५२७	८५८	०.२२
४९६	८२८	०.०७	५२८	८५९	०.२४
४९७	८२९	०.४७	५२९	८६०	०.२४
४९८	८३०	०.१६	५३०	८६१	०.१०
४९९	८३१	०.४८	५३१	८६२	०.००
५००	८३२	०.३०	५३२	८६३	०.२७
५०१	८३३	०.४०	५३३	८६४	०.१५
५०२	८३४	०.३६	५३४	८६५	०.२७
५०३	८३५/१	०.७१	५३५	८६६	०.१९
५०४	८३५/२	०.७१	५३६	८६७	०.१५
५०५	८३६	०.४६	५३७	८६८	०.२०
५०६	८३७	०.७३	५३८	८६९	०.०७
५०७	८३८	०.४२	५३९	८७०	०.५१
५०८	८३९	०.१२	५४०	८७१	०.५७
५०९	८४०	०.३५	५४१	८७२	०.१८
५१०	८४१	०.१५	५४२	८७३	०.१८
५११	८४२	०.१४	५४३	८७४	०.१७
५१२	८४३	०.०४	५४४	८७५	०.०६
५१३	८४४	०.०६	५४५	८७६	०.०६
५१४	८४५	०.१३	५४६	८७७	०.१८
५१५	८४६	०.५१	५४७	८७८	०.३४
५१६	८४७	०.२३	५४८	८७९	०.११
५१७	८४८	०.२०	५४९	८८०	०.०६
५१८	८४९	०.२०	५५०	८८१	०.१८
५१९	८५०	०.२०	५५१	८८२	०.३०
५२०	८५१	१.८०	५५२	८८३	०.१२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
५५३	८८४	०.०४	५८५	९१६	१.८४
५५४	८८५	०.०५	५८६	९१७	०.८८
५५५	८८६	०.५०	५८७	९१८	०.१६
५५६	८८७	०.२०	५८८	९१९	०.४९
५५७	८८८	०.४३	५८९	९२०	०.०९
५५८	८८९	०.०५	५९०	९२१	०.२३
५५९	८९०	०.११	५९१	९२२	०.०८
५६०	८९१	०.०७	५९२	९२३	०.०५
५६१	८९२	०.०९	५९३	९२४	०.६१
५६२	८९३	०.१०	५९४	९२५	०.५३
५६३	८९४	०.०९	५९५	९२६	०.१८
५६४	८९५	०.१७	५९६	९२७	०.१५
५६५	८९६	०.०३	५९७	९२८	०.६३
५६६	८९७	०.०३	५९८	९२९	०.२७
५६७	८९८	०.३१	५९९	९३०	०.०६
५६८	८९९	०.१२	६००	९३१	०.४७
५६९	९००	०.०९	६०१	९३२/१	०.१८
५७०	९०१	०.३६	६०२	९३२/२	०.४९
५७१	९०२	१.०३	६०३	९३३	०.०९
५७२	९०३	०.९९	६०४	९३४	०.०९
५७३	९०४	०.२९	६०५	९३५	०.१८
५७४	९०५	०.७४	६०६	९३६	०.२०
५७५	९०६	०.३७	६०७	९३७	०.२०
५७६	९०७	०.२५	६०८	९३८	०.११
५७७	९०८	१.०१	६०९	९३९	०.११
५७८	९०९	०.६७	६१०	९४०	०.१९
५७९	९१०	०.८४	६११	९४१	०.२४
५८०	९११	०.४२	६१२	९४२	०.०४
५८१	९१२	०.०२	६१३	९४३	०.०३
५८२	९१३	०.७३	६१४	९४४	०.०९
५८३	९१४	०.१५	६१५	९४५	०.०२
५८४	९१५	१.७३	६१६	९४६	०.०२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू	
६१७	९४७	०.१४	६४९	१११७/१२	०.०८
६१८	९४८	०.१०	६५०	१११७/१३	०.०३
६१९	९४९	०.१९	६५१	१११७/१४	०.०४
६२०	९५०	०.१०	६५२	१११७/१५	०.१८
६२१	९५१	०.०९	६५३	१११७/१६	०.१४
६२२	९५२	०.१८	६५४	१११७/१७	०.०७
६२३	९५३	०.४४	६५५	१११७/१८	०.०७
६२४	९५४	०.१७	६५६	१११७/१९	०.१५
६२५	९५५	०.०८	६५७	१११८	०.२४
६२६	९५६	०.३५	६५८	१११९	०.१९
६२७	९५७	०.०९	६५९	११२०	०.०५
६२८	९५८	०.०९	६६०	११२१	०.०५
६२९	९५९	०.१०	६६१	११२२	०.०९
६३०	९६०	०.२४	६६२	११२३	०.०९
६३१	९६१	२.०९	६६३	११२४	०.०४
६३२	९६२	०.९०	६६४	११२५	०.२०
६३३	९६३	०.०३	६६५	११२६	०.१५
६३४	९६४	१.४०	६६६	११२७	०.०१
६३५	९६५	०.०१	६६७	११२८	०.०६
६३६	९६६	०.१६	६६८	११२९	०.०५
६३७	१११६	०.१९	६६९	११३०	०.०३
६३८	१११७/१	०.६१	६७०	११३१/१	०.०५
६३९	१११७/२	०.०६	६७१	११३१/२	०.०३
६४०	१११७/३	०.३२	६७२	११३१/३	०.०८
६४१	१११७/४	०.२६	६७३	११३१/४	०.०४
६४२	१११७/५	०.१५	६७४	११३१/५	०.०३
६४३	१११७/६	०.०६	६७५	११३१/६	०.०२
६४४	१११७/७	०.२१	६७६	११३२	०.०२
६४५	१११७/८	०.२०	६७७	११३३	०.०१
६४६	१११७/९	०.४९	६७८	११३४	०.०१
६४७	१११७/१०	०.०२	६७९	११३५	०.०८
६४८	१११७/११	०.०२	६८०	११३६	०.०२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
६८१	११३७	०.०२	७१३	११६३/३	०.०४
६८२	११३८	०.०३	७१४	११६४	०.०४
६८३	११३९	०.०९	७१५	११६५/१	०.०२
६८४	११४०	०.२४	७१६	११६५/२	०.०२
६८५	११४१	०.०५	७१७	११६५/३	०.०२
६८६	११४२	०.०४	७१८	११६६	०.०६
६८७	११४३	०.०५	७१९	११६७	०.०२
६८८	११४४	०.०६	७२०	११६८	०.०२
६८९	११४५	०.११	७२१	११६९/१	०.०४
६९०	११४६	०.३५	७२२	११६९/२	०.१७
६९१	११४७	०.१६	७२३	११७०	०.०२
६९२	११४८/१	०.०७	७२४	११७१/१	०.०१
६९३	११४८/२	०.०४	७२५	११७१/२	०.०१
६९४	११४८/३	०.०७	७२६	११७२	०.०१
६९५	११४९	१.१३	७२७	११७३	०.०३
६९६	११५०	०.०६	७२८	११७४	०.०२
६९७	११५१	०.०७	७२९	११७५	०.०२
६९८	११५२	०.०२	७३०	११७६	०.११
६९९	११५३/१	०.०२	७३१	११७७	०.०४
७००	११५३/२	०.०३	७३२	११७८	०.०४
७०१	११५३/३	०.०६	७३३	११७९/१	०.०९
७०२	११५४	०.०४	७३४	११७९/२	०.०१
७०३	११५५	०.०१	७३५	११८०	०.०९
७०४	११५६	०.०६	७३६	११८१	०.११
७०५	११५७	०.०६	७३७	११८२	०.१५
७०६	११५८	०.०३	७३८	११८३	०.०९
७०७	११५९	०.०३	७३९	११८४	०.१३
७०८	११६०	०.०३	७४०	११८५	०.०७
७०९	११६१	०.०५	७४१	११८६	०.०७
७१०	११६२	०.०८	७४२	११८७	०.०४
७११	११६३/१	०.०३	७४३	११८८	०.०६
७१२	११६३/२	०.०३	७४४	११८९	०.३७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू	
७४५	११९०	०.०४	७७७	१२२०	०.७०
७४६	११९१	०.०२	७७८	१२२१	०.३३
७४७	११९२	०.०२	७७९	१२२२	०.११
७४८	११९३	०.३५	७८०	१२२३	०.०८
७४९	११९४	०.१३	७८१	१२२४	०.०६
७५०	११९५	०.०२	७८२	१२२५	०.०६
७५१	११९६	०.३७	७८३	१२२६	०.१०
७५२	११९७	०.२८	७८४	१२२७	०.०७
७५३	११९८/१	०.०६	७८५	१२२८	०.०८
७५४	११९८/२	०.०६	७८६	१२२९	०.१३
७५५	११९९	०.२२	७८७	१२३०	०.२४
७५६	१२००	०.१९	७८८	१२३१	०.०३
७५७	१२०१	०.१८	७८९	१२३२	०.०२
७५८	१२०२	०.२६	७९०	१२३३	०.०६
७५९	१२०३	०.२९	७९१	१२३४	०.०५
७६०	१२०४	०.०४	७९२	१२३५	०.१८
७६१	१२०५	०.०४	७९३	१२३६	०.१२
७६२	१२०६/१	०.१८	७९४	१२३७	०.२०
७६३	१२०६/२	०.१३	७९५	१२३८	०.१५
७६४	१२०७	०.०९	७९६	१२३९	०.१३
७६५	१२०८	०.१६	७९७	१२४०	०.४०
७६६	१२०९	०.२४	७९८	१२४१	०.२४
७६७	१२१०	०.११	७९९	१२४२	०.०५
७६८	१२११	०.११	८००	१२४३	०.१०
७६९	१२१२	०.०३	८०१	१२४४	०.०४
७७०	१२१३	०.१६	८०२	१२४५	०.०४
७७१	१२१४	०.०६	८०३	१२४६	०.०७
७७२	१२१५	०.०४	८०४	१२४७	०.०१
७७३	१२१६	०.०६	८०५	१२४८	०.०२
७७४	१२१७	०.००	८०६	१२४९	०.०२
७७५	१२१८	०.१०	८०७	१२५०	०.०४
७७६	१२१९	०.१९	८०८	१२५१	०.६५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
८०९	१२५२	०.१७	८४०	१२८४	०.१९
८१०	१२५३	०.०४	८४१	१२८५	०.०८
८११	१२५४	०.०६	८४२	१२८६	०.१५
८१२	१२५५	०.०२	८४३	१२८७	०.०५
८१३	१२५६	०.१४	८४४	१२८८	०.०२
८१४	१२५७	०.०३	८४५	१२८९	०.०२
८१५	१२५८	०.३१	८४६	१२९०	०.३१
८१६	१२५९	०.१२	८४७	१२९१	०.०९
८१७	१२६०	०.१८	८४८	१२९२	०.०६
८१८	१२६१	०.३७	८४९	१२९३	०.१७
८१९	१२६२	०.०४	८५०	१२९४	०.१९
८२०	१२६३	०.०५	८५१	१२९५	०.२०
८२१	१२६४	०.०७	८५२	१२९६	०.१९
८२२	१२६५	०.०३	८५३	१२९७	०.१३
८२३	१२६६	०.०२	८५४	१२९८	०.१२
८२४	१२६८	०.६३	८५५	१२९९	०.४८
८२५	१२६९	०.०९	८५६	१३००	०.२५
८२६	१२७०	०.११	८५७	१३०१	०.१८
८२७	१२७१	०.११	८५८	१३०२	०.०४
८२८	१२७२	०.०३	८५९	१३०३	०.१२
८२९	१२७३	०.०३	८६०	१३०४	०.०१
८३०	१२७४	०.१८	८६१	१३०५	०.३३
८३१	१२७५	०.२४	८६२	१३०६	०.१०
८३२	१२७६	०.०४	८६३	१३०७	०.०६
८३३	१२७७	०.२५	८६४	१३०८	०.०१
८३४	१२७८	०.०७	८६५	१३०९	०.०१
८३५	१२७९	०.११	८६६	१३१०	०.०५
८३६	१२८०	०.१०	८६७	१३११	०.०४
८३७	१२८१	०.१५	८६८	१३१२	०.०१
८३८	१२८२	०.७४	८६९	१३१३	०.०१
८३९	१२८३	०.१०			

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव बांदेकरवाडी--चालू		
८७०	१३१४	०.०७	४	७४	०.०५
८७१	१३१५	०.०१	५	७५	०.१०
८७२	१३१६	०.०१	६	७६	०.०९
८७३	१३१८	०.०६	७	७७	०.०९
८७४	१३२२	०.०७	८	७८	०.०९
८७५	१३२३	०.१९	९	७९	०.१०
८७६	१३२४	०.२२	१०	८०	०.०१
८७७	१३२५	०.०८	११	८१	०.०१
८७८	१३२६	०.०४	१२	८२	०.०१
८७९	१३२७	०.०३	१३	८३	०.०९
८८०	१३२८	०.१५	१४	८४	०.०७
८८१	१३२९	०.२१	१५	८५	०.०८
८८२	१३३०/१	०.४१	१६	८६/१	०.०८
८८३	१३३०/२	०.१९	१७	८६/२	०.०९
८८४	१३३१	०.०६	१८	८६/३	०.१२
८८५	१३३२	०.०४	१९	८६/४	०.१२
८८६	१३३३	०.१०	२०	८६/५	०.०४
८८७	१३३४	०.०२	२१	८६/६	०.०४
८८८	१३३५	०.०७	२२	८६/७	०.०५
८८९	१३३६	०.०१	२३	८६/८	०.०४
८९०	१३३८	०.०१	२४	८६/९	०.१३
८९१	१३४०	०.१५	२५	८६/१०	०.०५
८९२	१३४१	०.०४	२६	८६/११	०.०४
८९३	१३४२	०.१५	२७	८६/१२	०.०६
८९४	१३४३	०.०६	२८	८६/१३	०.०६
एकूण ..	८९४	१८६.८६	२९	८६/१४	०.०५
गाव बांदेकरवाडी			३०	८६/१५	०.०६
१	७०	०.०६	३१	८६/१६	०.०८
२	७२	०.०५	३२	८६/१७	०.०४
३	७३	०.०६	३३	८६/१८	०.३६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव बांदेकरवाडी--चालू			गाव बांदेकरवाडी--चालू		
३४	८७	०.११	६४	११८	०.२९
३५	८८	०.०७	६५	११९	०.१३
३६	८९	०.०७	६६	१२०	०.९६
३७	९०	०.१०	६७	१२१	०.१४
३८	९१	०.०३	६८	१२२	०.०६
३९	९२	०.०४	६९	१२३	०.०६
४०	९३	०.०४	७०	१२४	०.२५
४१	९४	०.२९	७१	१२५	०.०१
४२	९५	०.०४	७२	१२६	०.०१
४३	९६	०.०२	७३	१२७	०.०१
४४	९७	०.०४	७४	१२८	०.०१
४५	९८	०.०४	७५	१२९	०.५०
४६	९९	०.०३	७६	१३०	०.७४
४७	१००	०.०३	७७	१३१	०.४९
४८	१०१	०.०३	७८	१३२	०.६८
४९	१०२	०.१०	७९	१३३	०.५५
५०	१०३	०.१०	८०	१३४	०.३८
५१	१०४	०.६०	८१	१३५	०.१९
५२	१०५	०.३०	८२	१३६	०.२०
५३	१०६	०.१५	८३	१३७	०.५६
५४	१०७	०.०२	८४	१३८/१	०.२७
५५	१०८	०.०६	८५	१३८/२	०.२०
५६	१०९	०.०८	८६	१३९	०.३०
५७	११०	०.२२	८७	१४०	०.५१
५८	१११	०.७१	८८	१४१	०.७०
५९	११३	०.२३	८९	१४२	०.३७
६०	११४	०.०१	९०	१४३	०.४५
६१	११५	०.११	९१	१४४	०.३६
६२	११६	०.१४	९२	१४५	०.१६
६३	११७	०.१२	९३	१४६	०.२९

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव बांदेकरवाडी--चालू		
९४	१४७/१	०.४४
९५	१४७/२	०.७१
९६	१४८	०.४७
९७	१४९	०.१५
९८	१५०	०.१७
९९	१५१	०.६३
१००	१५२	०.१८
१०१	१५३	०.१४
१०२	१५४	०.११
१०३	१५५	०.१८
१०४	१५६	०.१५
१०५	१५७	०.१५
१०६	१५८	०.१९
१०७	१५९	०.०७
१०८	१६०	०.०७
१०९	१६१	०.०७
११०	१६२	०.१५
१११	१६३	०.१६
११२	१६४	०.४७
११३	१६५	०.३८
११४	२१९	०.१०
११५	२२०	०.१०
११६	२२१	०.१३
११७	२२२	०.०८
११८	२२३	०.०६
११९	२२४	०.०४
१२०	२२५	०.०९
१२१	२२७	०.३०
एकूण ..	१२१	२२.१७

## गावनिहाय क्षेत्र

गाव	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

## कालवा : डावा कालवा

शेळकेवाडी	१६८	९६.९
म्हासोळी	५२०	१७८.६७
लटकेवाडी	७७	३३.५८
हवेलवाडी	३४८	९६.३८
सवादे	८९४	१८६.८६
बांदेकरवाडी	१२१	२२.१७
एकूण	२१२८	६१४.५६

इंजि. राजन यमनप्पा रेड्डीयार,

कार्यकारी अभियंता,

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग,  
ओगलेवाडी (कराड), जिल्हा सातारा.

ओगलेवाडी, ५ ऑक्टोबर २०१८.

## MMISF ACT, 2005

(See Sections 5.0, 6.0, 7.0 and  
Rule 3.00)

(Notification III)

क्रमांक टेंडर्सिप्रव्यवि/प्रशा-२/४९२१(१)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigaion Project Management Division, Oglewadi (Karad) hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system

of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circle, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

#### Schedule 'A'

Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division, Oglewadi (Karad)

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division Karad

Name of the Project : Yeoti Mhasoli Medium Project

Area Notified : 614.56 Ha. (CCA)

No. of Villages : 6-Shelkewadi, Mhasoli, Latkewadi, Hevelwadi, Savade, Bandekarwadi, taluka Karad, district Satara

Description of area notified : Command of DOR Nos.-1 to 5 and Minor Nos. 1 to 10 on Main Canal, Ch.-oo mtrs. to 7714 mtrs. of Yeoti Mhasoli Medium Project

Name and Address of W.U.A. (Existing/Proposed) : Proposed W.U.A. No. 1, Savade, taluka Karad, district Satara

#### Details of Area Notified

#### District Satara, taluka Karad

Name of Villages	Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Shelkewadi	168	96.90
Mhasoli	520	178.67
Latkewadi	77	33.58
Hevelwadi	348	96.38
Savade	894	186.86
Bandekarwadi	121	22.17
<b>Grand Total</b>	<b>2128</b>	<b>614.56</b>

#### Schedule-B

#### District Satara taluka Karad

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Shelkewadi</b>		
1	1	8.88
2	2	2.74
3	3	4.87
4	4	2.41
5	5	1.78
6	6	0.39
7	7	3.35
8	8	0.94
9	9	1.57
10	10	0.97
11	11	0.31
12	12	0.22
13	13	1.49
14	14	0.74
15	15	2.48
16	16	0.68
17	17	4.93
18	18	0.86
19	19	0.12
20	20	0.11
21	21	0.13
22	22	0.02
23	23	0.01
24	24	0.01
25	26	0.03
26	27	0.22
27	28	0.54
28	29	0.87
29	30	0.05
30	31	0.31
31	32	1.42
32	33	0.70
33	34	0.49
34	35	0.02
35	36	0.36
36	38	0.21

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Shelkewadi-contd.</b>		
37	39	0.17
38	40	0.49
39	41	0.06
40	42	0.21
41	43	0.18
42	44	0.30
43	45	0.20
44	46	0.13
45	47	0.08
46	48	0.02
47	49	0.01
48	50	0.03
49	51	0.28
50	52	0.02
51	53	0.41
52	54	0.02
53	55	0.02
54	56	0.02
55	57	0.10
56	58	0.08
57	59	0.07
58	60	0.03
59	61	0.04
60	62	0.02
61	63	0.03
62	64	0.10
63	65	0.14
64	66	0.33
65	67	0.07
66	68	0.20
67	69	0.06
68	70	0.01
69	71	0.01
70	72	0.42
71	73	0.10
72	74	0.10
73	75	0.07

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Shelkewadi-contd.</b>		
74	76	0.05
75	77	0.01
76	78	0.01
77	79	0.02
78	80	0.01
79	81	0.01
80	82	0.15
81	83	0.21
82	84	0.02
83	85	0.05
84	86	0.02
85	87	0.01
86	88	0.12
87	89	0.01
88	90	0.46
89	91	0.04
90	92	0.01
91	93	0.03
92	94	0.06
93	95	0.03
94	96	0.02
95	97	0.11
96	98	2.41
97	99	0.29
98	100	0.08
99	101	0.10
100	102	0.77
101	103	0.01
102	104	0.04
103	105	0.98
104	106	0.10
105	107	0.13
106	108	0.10
107	109	0.09
108	110	0.06
109	111	1.80
110	112	0.28

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Shelkewadi--contd.</b>		
111	113	0.31
112	114	0.05
113	115	0.12
114	116	0.13
115	117	1.32
116	118	1.44
117	119	2.51
118	121	0.14
119	122	0.05
120	123	0.48
121	124	3.28
122	125	0.50
123	126	2.62
124	129	1.25
125	130	3.95
126	131	1.16
127	132	0.61
128	133	1.36
129	134	0.36
130	135	0.15
131	136	0.07
132	137	0.13
133	138	0.09
134	139	0.08
135	140	0.08
136	141	0.12
137	142	0.08
138	143	0.06
139	144	0.06
140	145	0.85
141	146	0.70
142	147	0.20
143	148	0.15
144	149	0.20
145	150	0.80
146	182	0.24
147	183	0.13

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Shelkewadi--contd.</b>		
148	184	0.19
149	185	0.03
150	186	0.41
151	187	0.04
152	188	0.06
153	189	0.15
154	190	0.72
155	191	0.09
156	192	4.35
157	193	1.71
158	194	0.62
159	195	1.12
160	196	0.62
161	197	0.40
162	305	0.30
163	306	0.10
164	342	0.50
165	343	0.15
166	344	0.30
167	350	0.45
168	356	0.20
<b>Total ..</b>		<b>168 96.90</b>
<b>Village Mhasoli</b>		
1	1	0.07
2	2	0.03
3	3	0.04
4	4	0.05
5	5	0.05
6	6	0.02
7	7	0.01
8	8	0.01
9	9	0.28
10	10	0.13
11	11	0.05
12	12	0.05
13	13	0.40

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
14	14	0.15
15	15	0.12
16	16	0.11
17	17	0.05
18	18	0.05
19	19	0.07
20	20	0.10
21	21	0.35
22	22	0.02
23	23	0.02
24	24	0.03
25	25	0.03
26	26	0.04
27	27	0.01
28	28	0.04
29	29	0.23
30	30	0.13
31	31	0.06
32	32	0.07
33	33	0.04
34	34	0.20
35	35	0.07
36	36	0.04
37	37	0.07
38	38	0.18
39	39	0.27
40	40	0.13
41	41	0.16
42	42	0.02
43	43	0.12
44	44	0.04
45	45	0.14
46	46	0.11
47	47	0.00
48	48	0.00
49	49	0.00
50	50	0.01

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
51	51	0.00
52	52	0.15
53	53	0.02
54	54	0.02
55	55	0.02
56	56	0.02
57	57	0.00
58	58	0.01
59	59	1.60
60	60	0.04
61	61	0.04
62	62	0.07
63	63	0.02
64	64	0.01
65	65	0.08
66	66	0.01
67	67	0.10
68	68	0.09
69	69	0.05
70	70	0.19
71	71	0.06
72	72	0.09
73	73	0.94
74	74	0.02
75	75	1.11
76	76	0.41
77	77	0.37
78	78	0.14
79	79	0.36
80	80	0.01
81	81	0.46
82	82	0.22
83	83	0.47
84	84	0.46
85	85	0.47
86	86	1.07
87	87	0.28

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Mhasoli--contd.**

88	88	0.30
89	89	0.36
90	90	0.18
91	91	0.08
92	92	0.00
93	93	0.26
94	94	0.11
95	95	0.19
96	96	0.22
97	97	0.12
98	98	0.11
99	99	0.16
100	100	0.06
101	101	0.07
102	102	0.10
103	103	0.05
104	104	0.10
105	105	0.06
106	106	0.04
107	107	0.54
108	108	0.27
109	109	0.28
110	110	0.47
111	111	0.85
112	112	0.41
113	113	1.25
114	114	0.17
115	115	0.88
116	116	0.25
117	117	0.12
118	118	0.38
119	119	0.20
120	120	0.19
121	121	0.20
122	122	0.99
123	123	0.25
124	124	0.11

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Mhasoli--contd.**

125	125	0.05
126	126	0.03
127	127	0.23
128	128	0.26
129	129	0.19
130	130	0.20
131	131	0.28
132	132	0.14
133	133	0.12
134	134	0.23
135	135	0.21
136	136	0.39
137	137	0.16
138	138	0.25
139	139	0.46
140	140	0.14
141	141	0.60
142	142	0.20
143	143	0.92
144	144	0.54
145	145	0.25
146	146	0.37
147	147	0.75
148	148	0.19
149	149	0.65
150	150	0.28
151	151	0.23
152	152	0.43
153	153	2.06
154	154	2.50
155	155	0.24
156	156	0.23
157	157	0.21
158	158	0.59
159	159	0.16
160	160	0.17
161	161	0.49

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli-contd.</b>		
162	162	0.68
163	163	0.56
164	164	0.51
165	165	0.22
166	166	0.10
167	167	0.09
168	168	0.37
169	169	0.36
170	170	0.38
171	171	0.21
172	174	0.03
173	175	0.03
174	176	0.03
175	177	0.03
176	178	0.03
177	179/1	0.10
178	180	0.10
179	181	0.06
180	182	0.05
181	183	0.02
182	184	0.05
183	185	0.05
184	186	0.00
185	187	0.05
186	188	0.06
187	189	0.13
188	190	0.02
189	191	0.04
190	192	0.04
191	193	0.04
192	194	0.06
193	195	0.08
194	196	0.24
195	197	0.08
196	198	0.07
197	199	0.07
198	200	0.20

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli-contd.</b>		
199	201	3.09
200	202	0.09
201	203	0.43
202	204	0.34
203	205	0.13
204	206	0.05
205	207	0.35
206	208	0.16
207	209	0.50
208	210	0.44
209	211	0.53
210	212	0.29
211	213	0.29
212	214	0.29
213	215/1	0.29
214	215/2	0.16
215	216	0.44
216	217	1.58
217	218	0.33
218	219	0.22
219	220	0.39
220	221	2.11
221	222	0.02
222	223	0.77
223	224	0.68
224	225	0.41
225	287	0.20
226	290	0.44
227	291	0.21
228	292	0.50
229	293	0.08
230	294	0.07
231	295	0.03
232	305	0.12
233	306	0.17
234	307	0.76
235	308	0.66

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
236	309	0.09
237	310	0.10
238	311	0.41
239	312	0.15
240	313	0.18
241	314	0.19
242	315	0.30
243	316	0.15
244	317	0.63
245	318	0.65
246	319	0.66
247	320	0.38
248	321	0.20
249	322	0.17
250	323	0.26
251	324	0.17
252	325	0.25
253	326	0.07
254	327	0.12
255	328	0.85
256	329	0.13
257	330	0.05
258	331	0.60
259	332	0.50
260	333	1.20
261	334	4.45
262	335	1.10
263	344	0.50
264	371	0.30
265	373	0.55
266	374	0.35
267	375	0.38
268	376	0.31
269	377	0.30
270	378	0.63
271	379	0.38
272	380	0.06
273	381	0.34

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
274	382	0.14
275	383	0.53
276	384	0.72
277	385	0.75
278	386	0.15
279	387	0.15
280	388	0.14
281	389	0.16
282	390	0.19
283	391	0.05
284	392	0.08
285	393	0.04
286	394	0.15
287	395	0.17
288	396	0.26
289	397	0.31
290	398	0.30
291	399	0.02
292	400	0.15
293	401	0.04
294	402	0.06
295	403	0.11
296	404	0.15
297	405	0.11
298	406	0.16
299	407	0.07
300	408	0.07
301	409	0.23
302	410	0.10
303	411	0.05
304	412	0.06
305	413	0.02
306	414	0.17
307	415	0.02
308	416	0.02
309	417	0.17
310	418	0.30
311	419	0.17

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
312	420	0.18
313	421	0.04
314	422	0.10
315	423	0.10
316	424	0.01
317	425	0.03
318	426	0.05
319	427	1.20
320	428	0.78
321	429	1.04
322	430	0.29
323	431	0.98
324	432	0.75
325	433	0.75
326	434	0.76
327	435	0.52
328	436	0.40
329	437	0.40
330	438/1	1.02
331	438/2	0.31
332	439	0.78
333	440	0.39
334	441	0.97
335	442	1.11
336	443	6.16
337	444	0.50
338	448	1.00
339	449	1.38
340	450	1.79
341	451	0.20
342	452	0.16
343	453	0.08
344	454	0.49
345	455	0.23
346	456	0.21
347	457	0.35
348	458	0.16
349	459	0.13

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
350	460	0.19
351	461	0.23
352	462	0.00
353	463	0.01
354	466	0.78
355	467	0.05
356	468	0.29
357	469	0.09
358	470	0.11
359	471	0.24
360	472	0.30
361	473	0.09
362	474	0.24
363	475	0.06
364	476	0.41
365	477	0.05
366	478	0.04
367	479	0.02
368	480	0.07
369	481	0.24
370	482	0.01
371	483	0.08
372	484	0.27
373	485	0.05
374	486	0.08
375	487	0.04
376	488	0.05
377	489	0.05
378	490	0.09
379	491	0.08
380	492	0.09
381	493	0.11
382	494	0.03
383	495	0.09
384	496	0.68
385	497	0.05
386	498	0.03
387	499	0.08

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
388	500	0.22
389	501	0.24
390	502	0.24
391	503	0.02
392	504	0.14
393	505	0.04
394	506	0.04
395	507	0.82
396	508	0.46
397	509	0.20
398	510	0.20
399	511	0.27
400	512	0.30
401	513	0.50
402	514	1.28
403	515	1.23
404	516	0.30
405	517	1.00
406	518	0.39
407	519	0.13
408	520	0.23
409	521	0.48
410	522	0.24
411	523	0.26
412	524	0.03
413	525	0.32
414	526	1.72
415	527	0.27
416	528	0.67
417	529	0.04
418	530	0.42
419	531	2.04
420	532	2.15
421	533	0.59
422	534	0.38
423	535	1.12
424	536	2.27
425	537	0.59

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli--contd.</b>		
426	538	0.54
427	539	0.70
428	540	0.84
429	541	0.19
430	542	0.76
431	543	0.45
432	544	1.33
433	545	1.39
434	546	1.35
435	547	1.50
436	548	0.80
437	549	0.49
438	552	0.34
439	553	1.17
440	554	0.68
441	555	0.36
442	556	0.55
443	557	0.27
444	558	0.55
445	559	2.73
446	560	0.32
447	561	0.27
448	562	0.23
449	563	0.83
450	564	0.29
451	565	0.43
452	566	0.37
453	567	0.39
454	568	0.32
455	569	0.15
456	570	0.20
457	571	0.35
458	572	0.35
459	573	1.49
460	574	0.36
461	575	0.47
462	576	0.37
463	577	0.06

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli-contd.</b>		
464	578	0.37
465	579	0.37
466	580	0.56
467	581	0.87
468	582	8.92
469	756	0.03
470	757	0.08
471	758	0.03
472	759	0.01
473	760	0.01
474	761	0.01
475	762	0.02
476	765	0.01
477	766	0.04
478	767	0.02
479	768	0.03
480	769	0.02
481	770	0.01
482	773	0.01
483	774	0.02
484	775	0.01
485	778	0.01
486	779	0.01
487	780	0.01
488	781	0.01
489	782	0.06
490	783	0.10
491	784	0.02
492	785	0.12
493	786	0.21
494	787	0.13
495	788	0.01
496	789	0.02
497	790	0.06
498	791	0.01
499	792	0.01
500	793	0.04
501	794	0.05

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Mhasoli-contd.</b>		
502	796	0.03
503	797	0.03
504	798	0.03
505	799	0.04
506	800	0.02
507	801	0.02
508	802	0.02
509	803	0.01
510	804	0.01
511	805	0.01
512	806	0.22
513	807	0.01
514	808	0.01
515	809	0.00
516	810	0.08
517	811	0.01
518	812	0.37
519	813	0.02
520	814	0.81
<b>Total ..</b>		<b>520 178.67</b>
<b>Village Latkewadi</b>		
1	292	0.07
2	293	0.10
3	294	1.12
4	295	0.54
5	296	0.22
6	297	0.08
7	298	0.06
8	299	0.06
9	300	0.81
10	301	0.64
11	302	0.06
12	303	0.18
13	304	0.66
14	305	0.55
15	306	0.54

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Latkewadi--contd.</b>		
16	307	1.44
17	308	0.05
18	309	0.04
19	310	0.04
20	311	0.46
21	312	0.52
22	313	0.10
23	314	0.10
24	315	0.05
25	316	0.09
26	317	0.09
27	318	0.35
28	319	0.46
29	320	0.71
30	321	0.13
31	322	0.62
32	323	0.49
33	324	5.35
34	324/2	1.21
35	325	0.15
36	326	0.56
37	327	0.76
38	328	0.20
39	329	0.21
40	330	0.17
41	335	0.50
42	336	0.50
43	337	0.20
44	350	0.22
45	351	0.07
46	360	0.49
47	362	0.30
48	363	1.50
49	364	0.50
50	389	0.28
51	390	0.57
52	391	0.20
53	392	0.58

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Latkewadi--contd.</b>		
54	393	0.22
55	394	0.02
56	395	0.14
57	396	0.06
58	397	0.12
59	398	0.14
60	399	0.70
61	400	0.85
62	401	0.49
63	402	0.40
64	403	0.10
65	404	0.06
66	405	0.22
67	406	0.42
68	421	0.20
69	422	0.10
70	423	0.10
71	424	0.50
72	426	0.10
73	427	0.09
74	428	0.26
75	429	0.32
76	430	1.92
77	431	0.10
<b>Total ..</b>		<b>77 33.58</b>
<b>Village Hevelwadi</b>		
1	1	0.09
2	2	0.46
3	3	0.04
4	4	0.45
5	5	0.14
6	6	0.06
7	7	0.08
8	8	0.68
9	9	0.07
10	10	0.20
11	11	0.31

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi-contd.</b>		
12	12	0.56
13	13/1	0.19
14	13/2	0.19
15	14	0.25
16	15	0.06
17	16	0.06
18	17	0.12
19	18	0.10
20	19	0.11
21	20	0.06
22	21	0.03
23	22	0.04
24	23	0.06
25	24	0.06
26	25	0.13
27	26	0.28
28	27	0.22
29	28	0.24
30	29	0.01
31	30	0.24
32	31	0.15
33	32	0.09
34	33	0.11
35	34	0.13
36	35	0.21
37	36/1	0.61
38	36/2	0.13
39	37	0.05
40	38	0.23
41	39	0.18
42	40	0.19
43	41	0.02
44	42	0.33
45	43	0.13
46	44	0.13
47	45	0.04
48	46	0.18
49	47	0.58

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi-contd.</b>		
50	48	0.13
51	49	0.12
52	50	0.02
53	51	0.01
54	52	0.01
55	53	0.02
56	54	0.02
57	55	0.09
58	56	0.04
59	57	0.06
60	58	0.06
61	59	0.04
62	60	0.29
63	61	0.10
64	62	0.05
65	63	0.20
66	64	0.15
67	65	0.16
68	66	1.16
69	67	1.00
70	68	0.59
71	69	0.93
72	70	0.45
73	71	0.58
74	72	0.14
75	73	0.14
76	74	0.28
77	75	1.65
78	76	1.21
79	77	0.76
80	78	0.74
81	79	0.50
82	80	0.09
83	81	0.95
84	82	0.07
85	83	0.25
86	84	0.09
87	85	0.05

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi--contd.</b>		
88	86	0.05
89	87	0.04
90	88	0.09
91	89	0.05
92	90	0.04
93	91	0.34
94	92	0.33
95	93	0.63
96	94	0.68
97	95	0.57
98	96	0.25
99	97/1	0.12
100	97/2	0.12
101	98	0.26
102	99	0.35
103	100	0.72
104	101	0.20
105	102	0.07
106	103	0.09
107	104	0.36
108	105	0.31
109	106	0.29
110	107	0.35
111	108	0.25
112	109	0.10
113	110	0.12
114	111/1	0.13
115	111/2	0.13
116	112	0.09
117	113	0.20
118	114	0.58
119	115	0.40
120	116	0.20
121	117	0.37
122	118	0.13
123	119	0.21
124	120	0.60
125	121	0.11

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi--contd.</b>		
126	122	0.11
127	123	0.42
128	124	0.32
129	125	0.14
130	126	0.18
131	127	0.15
132	128	0.15
133	129	0.07
134	130	0.07
135	131	0.15
136	132	0.16
137	133	0.11
138	134	0.43
139	135	0.24
140	136	0.24
141	137	0.23
142	138	0.16
143	139	0.10
144	140	0.14
145	141	0.14
146	142	0.32
147	143	0.07
148	144	0.08
149	145	0.07
150	146	0.06
151	147	0.30
152	148	0.28
153	149	0.26
154	150	0.36
155	151	0.25
156	152	0.62
157	153	0.72
158	154	0.44
159	155	0.44
160	156	1.05
161	157	0.47
162	158	0.25
163	159	0.36

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi-contd.</b>		
164	160	0.39
165	161	0.45
166	162	0.28
167	163	0.03
168	164	0.22
169	165	0.37
170	166	0.17
171	167	1.03
172	168	0.83
173	169	0.14
174	170	0.29
175	171	0.54
176	172	0.08
177	173	0.15
178	174	0.17
179	175	0.08
180	176	0.11
181	177	0.46
182	178	0.06
183	179	0.05
184	180	0.06
185	181	0.14
186	182	0.06
187	183	0.26
188	184	0.25
189	185	0.71
190	186	1.80
191	187	0.75
192	188	0.35
193	189	0.76
194	190	0.16
195	191	0.20
196	192	0.54
197	193/1	0.25
198	193/2	0.21
199	194	0.28
200	195	0.46
201	196	0.45

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi-contd.</b>		
202	197	0.17
203	198	0.86
204	199	0.16
205	200	0.35
206	201	0.47
207	202	0.11
208	203	0.17
209	204	0.22
210	205	0.33
211	206	0.27
212	207	0.24
213	208	0.19
214	209	0.46
215	210	0.22
216	211	0.19
217	212	0.15
218	213	0.20
219	214	0.07
220	215	0.06
221	216	0.06
222	217	0.16
223	218	1.36
224	219	0.06
225	220	0.46
226	221	0.45
227	222	0.03
228	223	0.03
229	224	0.16
230	225	0.11
231	226	0.07
232	227	0.19
233	228	0.29
234	229	0.09
235	230	0.05
236	231	0.04
237	232	0.02
238	233	0.22
239	234	0.72

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi--contd.</b>		
240	235	0.33
241	236	0.33
242	237	0.80
243	238	0.15
244	239	0.15
245	240	0.39
246	241/1	0.08
247	241/2	0.08
248	242	0.19
249	243	1.33
250	244	0.76
251	245/1	0.09
252	245/2	0.12
253	246	0.23
254	247	0.23
255	248	0.25
256	249	0.62
257	250	0.22
258	251	0.27
259	252	0.24
260	253/1	0.95
261	253/2	0.43
262	254/1	0.63
263	254/2	0.43
264	255	0.47
265	256	0.43
266	257	1.78
267	258	0.97
268	259	0.56
269	260/1	0.13
270	260/2	0.13
271	261	0.26
272	262/1	0.30
273	262/2	0.34
274	263	1.46
275	264	0.93
276	265	0.12
277	266	0.05

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi--contd.</b>		
278	267	0.17
279	268	0.03
280	269	0.03
281	270	0.02
282	271	0.02
283	272	0.10
284	273/1	0.32
285	273/2	0.29
286	274	2.75
287	275+276a	0.82
288	275+276b	0.78
289	277	0.40
290	278	0.18
291	279	0.16
292	280	0.24
293	281	0.32
294	282	0.53
295	283	0.55
296	284	0.82
297	285	0.93
298	286	0.30
299	287	0.37
300	288	0.07
301	289	0.24
302	290	0.07
303	291	0.01
304	292	0.06
305	293	0.01
306	294	0.01
307	295	0.05
308	296	0.02
309	297	0.09
310	298	0.09
311	299	0.01
312	300	0.08
313	301	0.04
314	302	0.06
315	303	0.04

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Hevelwadi-contd.</b>		
316	304	0.05
317	305	0.01
318	306	0.10
319	307	0.15
320	308	0.04
321	309	0.05
322	310	0.01
323	311	0.02
324	312	0.02
325	313	0.04
326	314	0.02
327	315	0.01
328	316	0.12
329	317	0.08
330	318	0.13
331	319	0.11
332	320	0.11
333	321	0.25
334	322	0.26
335	324	0.46
336	326	0.23
337	327	0.06
338	328	0.05
339	329	0.02
340	330	0.02
341	331	0.01
342	332	0.11
343	333	0.04
344	334	0.03
345	335	0.02
346	336	0.03
347	337	0.02
348	338	0.02
<b>Total ..</b>	<b>348</b>	<b>96.38</b>

**Village Savade**

1	343	0.06
2	344	0.07

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade-contd.</b>		
3	345	0.64
4	346	0.34
5	347	0.76
6	348	0.36
7	349	0.35
8	350	0.36
9	351	0.38
10	352	0.13
11	353	0.19
12	354	0.20
13	355	0.16
14	356	0.19
15	357	0.14
16	358	0.14
17	359	0.42
18	360	0.46
19	361	0.02
20	362	0.12
21	363	0.12
22	364	0.31
23	365	0.08
24	366	0.10
25	367	0.10
26	368	0.11
27	369	0.16
28	370	0.13
29	371	0.30
30	372	0.97
31	373	0.25
32	374	0.13
33	375	0.13
34	376	0.48
35	377	0.31
36	378	0.47
37	379/1	0.62
38	379/2	0.26
39	380	0.99
40	381	0.33

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
41	382	0.23
42	383	0.20
43	384	0.32
44	385	0.50
45	386	0.58
46	387/1	0.33
47	387/2	0.07
48	388	0.15
49	389	0.23
50	390	0.38
51	391	0.42
52	392	0.19
53	393	0.32
54	394	1.19
55	395	0.16
56	396	0.62
57	397	0.09
58	398	1.09
59	399	0.70
60	400	0.40
61	401/1	1.26
62	401/2	0.18
63	402	0.08
64	403	0.46
65	404	0.23
66	405	0.23
67	406	0.48
68	407	0.24
69	408	0.25
70	409/1/A	0.27
71	409/1/B	0.45
72	409/2	0.16
73	410	0.98
74	411	0.01
75	412	0.17
76	413	0.14
77	414	0.06
78	415	0.08

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
79	416	0.06
80	417	0.07
81	418	0.12
82	419	0.04
83	420	0.50
84	421	0.05
85	422	0.05
86	423	0.12
87	424	0.15
88	425	0.14
89	426	0.43
90	427	0.55
91	428	0.75
92	429	0.22
93	430	0.44
94	431	0.03
95	432	0.08
96	433	0.09
97	434	2.23
98	435	0.02
99	436	0.12
100	437	0.08
101	438	0.05
102	439	0.04
103	440/1	0.04
104	440/2	0.04
105	441	0.03
106	442	0.04
107	443	0.04
108	444	0.12
109	445	0.13
110	446	0.65
111	447	0.15
112	448	0.06
113	449	0.05
114	450	0.03
115	451	0.04
116	452	0.03

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
117	453	0.02
118	454	0.35
119	455	0.09
120	456	0.14
121	457	0.07
122	458	0.07
123	459	0.25
124	460/1	0.03
125	460/2	0.19
126	461	0.18
127	462	0.14
128	463	0.16
129	464	0.59
130	465	0.18
131	466	0.46
132	467	0.52
133	468	0.55
134	469	0.67
135	470	0.39
136	471	0.15
137	472	0.44
138	473	0.17
139	474	0.15
140	475	0.35
141	476	0.05
142	477	0.32
143	478	0.30
144	479	0.03
145	480	0.10
146	481	0.33
147	482	0.40
148	483	0.77
149	484	0.31
150	485	0.31
151	486	0.22
152	487	0.27
153	488	0.29
154	489	0.23

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
155	490	0.05
156	491	0.07
157	492	0.06
158	493	0.06
159	494	0.17
160	495	0.14
161	496	0.15
162	497	0.16
163	498	0.51
164	499	0.10
165	500	0.06
166	501	0.05
167	502	0.03
168	503	0.51
169	504	0.14
170	505	0.14
171	506	0.37
172	507	0.39
173	508	0.23
174	509	0.10
175	510	0.11
176	511	0.32
177	512	0.16
178	513	0.21
179	514	0.69
180	515	0.14
181	516	0.28
182	517	0.07
183	518	0.08
184	519	0.18
185	520	0.18
186	521	0.14
187	522	0.16
188	523	0.09
189	524	0.12
190	525	0.20
191	526	0.25
192	527	0.42

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Savade--contd.**

193	528	0.18
194	529	0.21
195	530	0.35
196	531	0.25
197	532	0.27
198	533	0.56
199	534	0.25
200	535	0.28
201	536	0.28
202	537	0.30
203	538	1.08
204	539	1.92
205	540	0.21
206	541	0.94
207	542	0.23
208	543	0.37
209	544	2.57
210	545	0.36
211	546	0.17
212	547	0.30
213	548	0.00
214	549	0.33
215	550	0.25
216	551	0.45
217	552	0.05
218	553	0.49
219	554	0.38
220	555	0.25
221	556	0.09
222	557	0.37
223	558	0.25
224	559	0.23
225	560	0.06
226	561	0.43
227	562	0.29
228	563	0.06
229	564	0.07
230	565	0.07

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Savade--contd.**

231	566	0.14
232	567	0.18
233	568	0.34
234	569	0.06
235	570	0.10
236	571	0.14
237	572	0.18
238	573	0.38
239	574	0.18
240	575	0.21
241	576	0.25
242	577	0.19
243	578	0.16
244	579	0.13
245	580	0.05
246	581	0.03
247	582	0.03
248	583	0.31
249	584	0.62
250	585	0.37
251	586	0.38
252	587	0.29
253	588	0.31
254	589	0.38
255	590	0.22
256	591	0.84
257	592	0.48
258	593	0.19
259	594	0.68
260	595	1.27
261	596	0.25
262	597	0.27
263	598	0.43
264	599	0.10
265	600	0.10
266	601	0.20
267	602	0.58
268	603	0.46

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
269	604	0.22
270	605	0.17
271	606	0.05
272	607	0.26
273	608	0.26
274	609/1	0.73
275	609/2	0.11
276	610	0.09
277	611	0.10
278	612	0.21
279	613	0.31
280	614	0.16
281	615	0.14
282	616	0.23
283	617	0.32
284	618	0.23
285	619	0.20
286	620	0.23
287	621	0.15
288	622	0.55
289	623	0.14
290	624	0.13
291	625	0.27
292	626	0.28
293	627	0.12
294	628	0.13
295	629	0.21
296	630	0.30
297	631	0.33
298	632	0.31
299	633	1.41
300	634	0.29
301	635	0.26
302	636	0.16
303	637	0.15
304	638	0.31
305	639	0.30
306	640	0.14

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
307	641	0.16
308	642	0.57
309	643	0.41
310	644	0.63
311	645	0.64
312	646	0.86
313	647	1.21
314	648	0.59
315	649	0.54
316	650	0.25
317	651	0.08
318	652	0.16
319	653	0.05
320	654	0.11
321	655	0.13
322	656	0.30
323	657	0.06
324	658	0.00
325	659	0.20
326	660	0.11
327	661	0.14
328	662	0.14
329	663	0.44
330	664	0.14
331	665	0.12
332	666	0.13
333	667	0.04
334	668	0.40
335	669	0.39
336	670/1	0.43
337	670/2	0.02
338	671	0.57
339	672	0.23
340	673	0.12
341	674	0.04
342	675	0.04
343	676	0.07
344	677	0.09

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
345	678	0.03
346	679	0.06
347	680	0.13
348	681	0.09
349	682	0.09
350	683	0.27
351	684	1.19
352	685	0.06
353	686	0.02
354	687	0.04
355	688	0.01
356	689	0.01
357	690	0.02
358	691	0.02
359	692	0.05
360	693	0.17
361	694	0.02
362	695	0.03
363	696	0.05
364	697	0.02
365	698	0.01
366	699	0.02
367	700	0.02
368	701	0.02
369	702	0.01
370	703	0.02
371	704	0.01
372	705	0.01
373	706	0.02
374	707	0.03
375	708	0.32
376	709	0.04
377	710	0.05
378	711	0.12
379	712	0.07
380	713	0.07
381	714	0.07
382	715	0.10

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
383	716	0.04
384	717	0.04
385	718	0.06
386	719	0.04
387	720	0.06
388	721	0.01
389	722	0.02
390	723	0.02
391	724	0.02
392	725	0.02
393	726	0.18
394	727	0.18
395	728	0.04
396	729	0.02
397	730	0.04
398	731	0.26
399	732	0.08
400	733	0.07
401	734	0.05
402	735	0.03
403	736	0.00
404	737	0.01
405	738	0.01
406	739	0.01
407	740	0.02
408	741	0.03
409	742	0.05
410	743	0.20
411	744	0.09
412	745	0.09
413	746	0.09
414	747	0.00
415	748	0.00
416	749	0.09
417	750	0.05
418	751	0.03
419	752	0.02
420	753	0.02

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
421	754	0.03
422	755	0.04
423	756	0.04
424	757	0.03
425	758	0.03
426	759	0.03
427	760	0.04
428	761	0.06
429	762	0.06
430	763	0.48
431	764	0.08
432	765	0.15
433	766	0.07
434	767	0.05
435	768	0.02
436	769	0.01
437	770	0.02
438	771	0.06
439	772	0.04
440	773	0.04
441	774	0.06
442	775	0.04
443	776	0.01
444	777	0.05
445	778	0.03
446	779	0.02
447	780	0.05
448	781	0.02
449	782	0.32
450	783	0.10
451	784	0.13
452	785	0.69
453	786	0.09
454	787	0.03
455	788	0.04
456	789	0.04
457	790	0.03
458	791	0.04

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
459	792	0.13
460	793	0.10
461	794	0.13
462	795	0.07
463	796	0.06
464	797	0.08
465	798	0.04
466	799	0.09
467	800	0.05
468	801	0.02
469	802	0.01
470	803	0.02
471	804	0.03
472	805	0.21
473	806	0.01
474	807	0.04
475	808	0.04
476	809	0.02
477	810	0.01
478	811	0.02
479	812	0.01
480	813	0.01
481	814	0.01
482	815	0.01
483	816	0.01
484	817	0.03
485	818	0.02
486	819	0.14
487	820	2.37
488	821	0.05
489	822	0.18
490	823	0.51
491	824	0.40
492	825/1	0.22
493	825/2	0.17
494	826	0.86
495	827	0.13
496	828	0.07

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
497	829	0.47
498	830	0.16
499	831	0.48
500	832	0.30
501	833	0.40
502	834	0.36
503	835/1	0.71
504	835/2	0.71
505	836	0.46
506	837	0.73
507	838	0.42
508	839	0.12
509	840	0.35
510	841	0.15
511	842	0.14
512	843	0.04
513	844	0.06
514	845	0.13
515	846	0.51
516	847	0.23
517	848	0.20
518	849	0.20
519	850	0.20
520	851	1.80
521	852	0.22
522	853	0.25
523	854	0.14
524	855	0.13
525	856	0.29
526	857	0.11
527	858	0.22
528	859	0.24
529	860	0.24
530	861	0.10
531	862	0.00
532	863	0.27
533	864	0.15
534	865	0.27

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
535	866	0.19
536	867	0.15
537	868	0.20
538	869	0.07
539	870	0.51
540	871	0.57
541	872	0.18
542	873	0.18
543	874	0.17
544	875	0.06
545	876	0.06
546	877	0.18
547	878	0.34
548	879	0.11
549	880	0.06
550	881	0.18
551	882	0.30
552	883	0.12
553	884	0.04
554	885	0.05
555	886	0.50
556	887	0.20
557	888	0.43
558	889	0.05
559	890	0.11
560	891	0.07
561	892	0.09
562	893	0.10
563	894	0.09
564	895	0.17
565	896	0.03
566	897	0.03
567	898	0.31
568	899	0.12
569	900	0.09
570	901	0.36
571	902	1.03
572	903	0.99

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
573	904	0.29
574	905	0.74
575	906	0.37
576	907	0.25
577	908	1.01
578	909	0.67
579	910	0.84
580	911	0.42
581	912	0.02
582	913	0.73
583	914	0.15
584	915	1.73
585	916	1.84
586	917	0.88
587	918	0.16
588	919	0.49
589	920	0.09
590	921	0.23
591	922	0.08
592	923	0.05
593	924	0.61
594	925	0.53
595	926	0.18
596	927	0.15
597	928	0.63
598	929	0.27
599	930	0.06
600	931	0.47
601	932/1	0.18
602	932/2	0.49
603	933	0.09
604	934	0.09
605	935	0.18
606	936	0.20
607	937	0.20
608	938	0.11
609	939	0.11
610	940	0.19

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
611	941	0.24
612	942	0.04
613	943	0.03
614	944	0.09
615	945	0.02
616	946	0.02
617	947	0.14
618	948	0.10
619	949	0.19
620	950	0.10
621	951	0.09
622	952	0.18
623	953	0.44
624	954	0.17
625	955	0.08
626	956	0.35
627	957	0.09
628	958	0.09
629	959	0.10
630	960	0.24
631	961	2.09
632	962	0.90
633	963	0.03
634	964	1.40
635	965	0.01
636	966	0.16
637	1116	0.19
638	1117/1	0.61
639	1117/2	0.06
640	1117/3	0.32
641	1117/4	0.26
642	1117/5	0.15
643	1117/6	0.06
644	1117/7	0.21
645	1117/8	0.20
646	1117/9	0.49
647	1117/10	0.02
648	1117/11	0.02

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
649	1117/12	0.08
650	1117/13	0.03
651	1117/14	0.04
652	1117/15	0.18
653	1117/16	0.14
654	1117/17	0.07
655	1117/18	0.07
656	1117/19	0.15
657	1118	0.24
658	1119	0.19
659	1120	0.05
660	1121	0.05
661	1122	0.09
662	1123	0.09
663	1124	0.04
664	1125	0.20
665	1126	0.15
666	1127	0.01
667	1128	0.06
668	1129	0.05
669	1130	0.03
670	1131/1	0.05
671	1131/2	0.03
672	1131/3	0.08
673	1131/4	0.04
674	1131/5	0.03
675	1131/6	0.02
676	1132	0.02
677	1133	0.01
678	1134	0.01
679	1135	0.08
680	1136	0.02
681	1137	0.02
682	1138	0.03
683	1139	0.09
684	1140	0.24
685	1141	0.05
686	1142	0.04

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
687	1143	0.05
688	1144	0.06
689	1145	0.11
690	1146	0.35
691	1147	0.16
692	1148/1	0.07
693	1148/2	0.04
694	1148/3	0.07
695	1149	1.13
696	1150	0.06
697	1151	0.07
698	1152	0.02
699	1153/1	0.02
700	1153/2	0.03
701	1153/3	0.06
702	1154	0.04
703	1155	0.01
704	1156	0.06
705	1157	0.06
706	1158	0.03
707	1159	0.03
708	1160	0.03
709	1161	0.05
710	1162	0.08
711	1163/1	0.03
712	1163/2	0.03
713	1163/3	0.04
714	1164	0.04
715	1165/1	0.02
716	1165/2	0.02
717	1165/3	0.02
718	1166	0.06
719	1167	0.02
720	1168	0.02
721	1169/1	0.04
722	1169/2	0.17
723	1170	0.02
724	1171/1	0.01

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
725	1171/2	0.01
726	1172	0.01
727	1173	0.03
728	1174	0.02
729	1175	0.02
730	1176	0.11
731	1177	0.04
732	1178	0.04
733	1179/1	0.09
734	1179/2	0.01
735	1180	0.09
736	1181	0.11
737	1182	0.15
738	1183	0.09
739	1184	0.13
740	1185	0.07
741	1186	0.07
742	1187	0.04
743	1188	0.06
744	1189	0.37
745	1190	0.04
746	1191	0.02
747	1192	0.02
748	1193	0.35
749	1194	0.13
750	1195	0.02
751	1196	0.37
752	1197	0.28
753	1198/1	0.06
754	1198/2	0.06
755	1199	0.22
756	1200	0.19
757	1201	0.18
758	1202	0.26
759	1203	0.29
760	1204	0.04
761	1205	0.04
762	1206/1	0.18

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
763	1206/2	0.13
764	1207	0.09
765	1208	0.16
766	1209	0.24
767	1210	0.11
768	1211	0.11
769	1212	0.03
770	1213	0.16
771	1214	0.06
772	1215	0.04
773	1216	0.06
774	1217	0.00
775	1218	0.10
776	1219	0.19
777	1220	0.70
778	1221	0.33
779	1222	0.11
780	1223	0.08
781	1224	0.06
782	1225	0.06
783	1226	0.10
784	1227	0.07
785	1228	0.08
786	1229	0.13
787	1230	0.24
788	1231	0.03
789	1232	0.02
790	1233	0.06
791	1234	0.05
792	1235	0.18
793	1236	0.12
794	1237	0.20
795	1238	0.15
796	1239	0.13
797	1240	0.40
798	1241	0.24
799	1242	0.05
800	1243	0.10

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Savade--contd.**

801	1244	0.04
802	1245	0.04
803	1246	0.07
804	1247	0.01
805	1248	0.02
806	1249	0.02
807	1250	0.04
808	1251	0.65
809	1252	0.17
810	1253	0.04
811	1254	0.06
812	1255	0.02
813	1256	0.14
814	1257	0.03
815	1258	0.31
816	1259	0.12
817	1260	0.18
818	1261	0.37
819	1262	0.04
820	1263	0.05
821	1264	0.07
822	1265	0.03
823	1266	0.02
824	1268	0.63
825	1269	0.09
826	1270	0.11
827	1271	0.11
828	1272	0.03
829	1273	0.03
830	1274	0.18
831	1275	0.24
832	1276	0.04
833	1277	0.25
834	1278	0.07
835	1279	0.11
836	1280	0.10

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Savade--contd.**

837	1281	0.15
838	1282	0.74
839	1283	0.10
840	1284	0.19
841	1285	0.08
842	1286	0.15
843	1287	0.05
844	1288	0.02
845	1289	0.02
846	1290	0.31
847	1291	0.09
848	1292	0.06
849	1293	0.17
850	1294	0.19
851	1295	0.20
852	1296	0.19
853	1297	0.13
854	1298	0.12
855	1299	0.48
856	1300	0.25
857	1301	0.18
858	1302	0.04
859	1303	0.12
860	1304	0.01
861	1305	0.33
862	1306	0.10
863	1307	0.06
864	1308	0.01
865	1309	0.01
866	1310	0.05
867	1311	0.04
868	1312	0.01
869	1313	0.01
870	1314	0.07
871	1315	0.01

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3

**Village Savade-contd.**

872	1316	0.01
873	1318	0.06
874	1322	0.07
875	1323	0.19
876	1324	0.22
877	1325	0.08
878	1326	0.04
879	1327	0.03
880	1328	0.15
881	1329	0.21
882	1330/1	0.41
883	1330/2	0.19
884	1331	0.06
885	1332	0.04
886	1333	0.10
887	1334	0.02
888	1335	0.07
889	1336	0.01
890	1338	0.01
891	1340	0.15
892	1341	0.04
893	1342	0.15
894	1343	0.06

**Total .. 894 186.86**

**Village Bandekarwadi**

1	70	0.06
2	72	0.05
3	73	0.06
4	74	0.05
5	75	0.10
6	76	0.09
7	77	0.09
8	78	0.09
9	79	0.10
10	80	0.01

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3

**Village Bandekarwadi-contd.**

11	81	0.01
12	82	0.01
13	83	0.09
14	84	0.07
15	85	0.08
16	86/1	0.08
17	86/2	0.09
18	86/3	0.12
19	86/4	0.12
20	86/5	0.04
21	86/6	0.04
22	86/7	0.05
23	86/8	0.04
24	86/9	0.13
25	86/10	0.05
26	86/11	0.04
27	86/12	0.06
28	86/13	0.06
29	86/14	0.05
30	86/15	0.06
31	86/16	0.08
32	86/17	0.04
33	86/18	0.36
34	87	0.11
35	88	0.07
36	89	0.07
37	90	0.10
38	91	0.03
39	92	0.04
40	93	0.04
41	94	0.29
42	95	0.04
43	96	0.02
44	97	0.04
45	98	0.04
46	99	0.03

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Bandekarwadi--contd.</b>		
47	100	0.03
48	101	0.03
49	102	0.10
50	103	0.10
51	104	0.60
52	105	0.30
53	106	0.15
54	107	0.02
55	108	0.06
56	109	0.08
57	110	0.22
58	111	0.71
59	113	0.23
60	114	0.01
61	115	0.11
62	116	0.14
63	117	0.12
64	118	0.29
65	119	0.13
66	120	0.96
67	121	0.14
68	122	0.06
69	123	0.06
70	124	0.25
71	125	0.01
72	126	0.01
73	127	0.01
74	128	0.01
75	129	0.50
76	130	0.74
77	131	0.49
78	132	0.68
79	133	0.55
80	134	0.38
81	135	0.19
82	136	0.20

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Bandekarwadi--contd.</b>		
83	137	0.56
84	138/1	0.27
85	138/2	0.20
86	139	0.30
87	140	0.51
88	141	0.70
89	142	0.37
90	143	0.45
91	144	0.36
92	145	0.16
93	146	0.29
94	147/1	0.44
95	147/2	0.71
96	148	0.47
97	149	0.15
98	150	0.17
99	151	0.63
100	152	0.18
101	153	0.14
102	154	0.11
103	155	0.18
104	156	0.15
105	157	0.15
106	158	0.19
107	159	0.07
108	160	0.07
109	161	0.07
110	162	0.15
111	163	0.16
112	164	0.47
113	165	0.38
114	219	0.10
115	220	0.10
116	221	0.13
117	222	0.08
118	223	0.06

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
<b>Village Bandekarwadi-contd.</b>		
119	224	0.04
120	225	0.09
121	227	0.30
<b>Total ..</b>	<b>121</b>	<b>22.17</b>

**Villagewise Abstract**

Village	Gat Nos.	Area
1	2	3
		(CCA)
<b>Canal : L.B.C.</b>		
Shelkewadi (Yeoti)	168	96.90
Mhasoli	520	178.67
Latkewadi	77	33.58
Hawelwadi	348	96.38
Savade	894	186.86
Bandekarwadi	121	22.17
<b>Total</b>	<b>2128</b>	<b>614.56</b>

**Engr. RAJAN Y. REDDIYAR,**  
Executive Engineer,  
Tembhu Lift Irrigation and Management  
Division, Ogalewadi (Karad),  
District Satara.

Ogalewadi, 5th October 2018.

**अधिसूचना ३**

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंउसिंचनवि/प्रशा-२/४९२१ (२)/२०१८.- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन

विभाग ओगलेवाडी (कराड) खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग  
ओगलेवाडी (कराड)

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग,  
कराड

प्रकल्पाचे नाव : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : २८४.९४ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प मुख्य कालवा सा. क्र. ७७१४ ते १११०५ मीटर वरील सरळ विमोचक क्रमांक ६ ते १२ व लघुपाट क्रमांक ११ ते १४ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक २, क्षेत्र २८४.९४ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ४- तुळसण, पाचूपतेवाडी, सवादे,  
विठोबाचीवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा  
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :  
पाणीवापर संस्था क्रमांक २, तालुका कराड,  
जिल्हा सातारा

**अधिसूचित क्षेत्राचा तपशील**

**जिल्हा सातारा, तालुका कराड**

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)
गट संख्या	क्षेत्र
१	२
	३
	हे. आर
तुळसण	६८४
सवादे	१५६
	२०३.६७
	३८.३३

अधिसूचित क्षेत्राचा तपशील--चालू

अनुसूची-ब--चालू

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट संख्या	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		हे. आर			(सीसीए) हेक्टर
विठोबाचीवाडी	१४४	४३.३८			
पाचूपतेवाडी	१७	४३.३८	२३	२३	०.३०
एकूण	१००१	२८४.९४	२४	२४	०.१६

अनुसूची-ब

जिल्हा सातारा, तालुका कराड

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र			अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३		२	३
		(सीसीए) हेक्टर			
	गाव तुळसण			गाव तुळसण--चालू	
१	१	०.३१	२५	२५	०.११
२	२	०.७८	२६	२६	०.३४
३	३	१.१९	२७	२७	०.१९
४	४	०.१४	२८	२८	०.२२
५	५	०.११	२९	२९	०.३९
६	६	०.०६	३०	३०	०.४८
७	७	०.०४	३१	३१	०.२७
८	८	०.१४	३२	३२	०.४९
९	९	०.१७	३३	३३	०.२३
१०	१०	०.११	३४	३४	०.१७
११	११	०.९१	३५	३५	०.६१
१२	१२	०.०३	३६	३६	०.३०
१३	१३	१.०१	३७	३७	०.४१
१४	१४	०.२१	३८	३८	०.४५
१५	१५	०.२८	३९	३९	०.३७
१६	१६	०.१४	४०	४०	०.६४
१७	१७	०.४९	४१	४१	०.६३
१८	१८	१.५६	४२	४२	०.१३
१९	१९	०.४३	४३	४३	०.१९
२०	२०	०.१६	४४	४४	०.२३
२१	२१	०.१५	४५	४५	०.५०
२२	२२	०.३३	४६	८८	०.१०
			४७	८९	०.२३
			४८	९०	०.३८
			४९	९१	०.२७
			५०	९२	०.१५
			५१	९३	०.१४
			५२	९४	०.१४
			५३	९५	०.१७
			५४	९६	०.२७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
५५	११३	०.०८	८७	२३४	०.५०
५६	११४	०.०८	८८	२३५	०.८०
५७	११५	०.१२	८९	२३६	०.२०
५८	११६	०.२५	९०	२३७	०.५३
५९	११७	०.४३	९१	२३८	०.१०
६०	११८	०.१०	९२	२३९	०.१०
६१	११९	०.०५	९३	२४०	०.१०
६२	१२०	०.०२	९४	२४२	०.१०
६३	१२१	०.०२	९५	२४३	०.१०
६४	१२२	०.०१	९६	२४४	०.५२
६५	१२३	०.१३	९७	२४५	०.०१
६६	१२४	०.४१	९८	२४६	०.०२
६७	१२५	०.१०	९९	२४७	०.१०
६८	१२६	०.१४	१००	२५२	०.०९
६९	१२५	०.१९	१०१	२५३	०.०९
७०	१२६	०.१३	१०२	२५४	०.१३
७१	१२७	०.११	१०३	२५५	०.१३
७२	१२८	०.१०	१०४	२५६/१	०.६०
७३	१२९	०.११	१०५	२५६/२	०.०५
७४	२००	०.२७	१०६	२५६/३	०.२०
७५	२०१	०.११	१०७	२५६/४	०.२०
७६	२०२	०.३९	१०८	२५७	०.०४
७७	२०३	०.३९	१०९	२५८	०.०२
७८	२०४	०.२०	११०	२५९	०.०३
७९	२०५	०.५७	१११	२६०	०.०९
८०	१८२	०.१०	११२	२६१	०.१०
८१	१८३	०.१९	११३	३७४	१.२०
८२	१८४	०.२०	११४	३७५	१.८६
८३	१८६	०.१०	११५	३९०	०.४१
८४	२३१	१.५०	११६	३९१	०.३७
८५	२३२	०.२०	११७	३९२	०.२०
८६	२३३	०.३१	११८	३९७/१	०.७८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
११९	३९७/२	०.४०	१५१	४५८	०.२४
१२०	४०६	०.८१	१५२	४५९	०.१०
१२१	४०७	०.८१	१५३	४६०	०.२०
१२२	४०८	१.६७	१५४	४६१	०.२१
१२३	४०९/१	०.०१	१५५	४६२	०.१५
१२४	४०९/२	०.४०	१५६	४६३	०.०३
१२५	४१०/१	०.००	१५७	४६४	०.०३
१२६	४११	०.५०	१५८	४६५	०.०१
१२७	४१७	६.५९	१५९	४६६	०.०१
१२८	४१८	२.६४	१६०	४६७	०.०४
१२९	४१९	१.९३	१६१	४६८	०.०८
१३०	४३७	०.४३	१६२	४६९	०.०७
१३१	४३८	०.७०	१६३	४७०	०.०९
१३२	४३९	०.६४	१६४	४७१	०.०५
१३३	४४०	०.४६	१६५	४७२	०.१९
१३४	४४१	०.४०	१६६	४७३	०.२९
१३५	४४२	०.०२	१६७	४७४	०.२४
१३६	४४३	०.१९	१६८	४७५	०.०६
१३७	४४४	०.१०	१६९	४७६	०.८८
१३८	४४५	०.०८	१७०	४७७	०.५६
१३९	४४६	०.०९	१७१	४७८	०.२९
१४०	४४७	०.०९	१७२	४७९	०.२५
१४१	४४८	०.०८	१७३	४८०	०.०७
१४२	४४९	०.५४	१७४	४८१	०.०७
१४३	४५०	०.४३	१७५	४८२	०.१३
१४४	४५१	०.३७	१७६	४८३	०.०७
१४५	४५२	०.१४	१७७	४८४	०.०७
१४६	४५३	०.११	१७८	४८५	०.५७
१४७	४५४	०.१४	१७९	४८६	०.२०
१४८	४५५	०.१४	१८०	४८७	०.२१
१४९	४५६	०.०४	१८१	४८८	०.१९
१५०	४५७	०.२०	१८२	४८९	०.०८

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
१८३	४९०	०.०६	२१५	५२२	०.१२
१८४	४९१	०.०३	२१६	५२३	०.१२
१८५	४९२	०.०७	२१७	५२४	०.१०
१८६	४९३	०.४६	२१८	५२५	०.२२
१८७	४९४	०.१३	२१९	५२६	०.०२
१८८	४९५	०.१५	२२०	५२७	०.२६
१८९	४९६	०.१३	२२१	५२८	०.२५
१९०	४९७	०.२५	२२२	५२९	०.०७
१९१	४९८	०.३३	२२३	५३०	०.०१
१९२	४९९	०.०९	२२४	५३१	०.०४
१९३	५००	०.२७	२२५	५३२	०.०३
१९४	५०१	०.१३	२२६	५३३	०.०२
१९५	५०२	०.०४	२२७	५३४	०.०२
१९६	५०३	०.४२	२२८	५३५	०.१३
१९७	५०४	०.१३	२२९	५३६	०.१२
१९८	५०५	०.१६	२३०	५३७	०.०७
१९९	५०६	०.०५	२३१	५३८	०.२५
२००	५०७	०.१४	२३२	५३९	०.१८
२०१	५०८	०.१६	२३३	५४०	०.३९
२०२	५०९	०.२५	२३४	५४१	०.१५
२०३	५१०	०.२८	२३५	५४२	०.१०
२०४	५११	०.३२	२३६	५४३	०.२४
२०५	५१२	०.२४	२३७	५४४	०.०९
२०६	५१३	०.१६	२३८	५४५	०.१९
२०७	५१४	०.१०	२३९	५४६	०.२६
२०८	५१५	०.०३	२४०	५४७	०.१३
२०९	५१६	०.१०	२४१	५४८	०.१३
२१०	५१७	०.१३	२४२	५४९	०.०३
२११	५१८	०.२२	२४३	५५०	०.०३
२१२	५१९	०.२७	२४४	५५१	०.०३
२१३	५२०	०.१४	२४५	५५२	०.१४
२१४	५२१	०.१३	२४६	५५३	०.१२

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
२४७	५५४	०.३०	२७९	५८६	०.०९
२४८	५५५	०.२६	२८०	५८७	०.१७
२४९	५५६	०.३९	२८१	५८८	०.०९
२५०	५५७	०.०९	२८२	५८९	०.१९
२५१	५५८	०.११	२८३	५९०	०.०८
२५२	५५९	०.०९	२८४	५९१	०.५१
२५३	५६०	०.१०	२८५	५९२	०.२२
२५४	५६१	०.११	२८६	५९३	०.३०
२५५	५६२	०.४१	२८७	५९४	०.११
२५६	५६३	०.०१	२८८	५९५	०.०९
२५७	५६४	०.२०	२८९	५९६	०.११
२५८	५६५	०.२०	२९०	५९७	०.३९
२५९	५६६	०.७२	२९१	५९८	०.५८
२६०	५६७	०.०१	२९२	५९९	०.१३
२६१	५६८	०.०९	२९३	६००	०.१२
२६२	५६९	०.१०	२९४	६०१	०.१०
२६३	५७०	०.०१	२९५	६०२	०.१२
२६४	५७१	०.०३	२९६	६०३	०.२३
२६५	५७२	०.३१	२९७	६०४	०.१५
२६६	५७३	०.७७	२९८	६०५	०.१७
२६७	५७४	०.१४	२९९	६०६	०.५७
२६८	५७५	०.२८	३००	६०७	०.२३
२६९	५७६	०.४३	३०१	६०८	०.८८
२७०	५७७	०.०९	३०२	६०९	०.५७
२७१	५७८	०.१३	३०३	६१०	०.३३
२७२	५७९	०.२१	३०४	६११	०.३५
२७३	५८०	०.७६	३०५	६१२	०.२५
२७४	५८१	०.२९	३०६	६१३	०.०९
२७५	५८२	०.१४	३०७	६१४	०.२३
२७६	५८३	०.१८	३०८	६१५	०.०७
२७७	५८४	०.०९	३०९	६१६	०.०७
२७८	५८५	०.०६	३१०	६१७	०.५०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
३११	६१८	०.१९	३४३	६४८/ब	०.४०
३१२	६१९	०.२६	३४४	६४९	०.१८
३१३	६२०	०.२२	३४५	६५०	०.९३
३१४	६२१	०.०५	३४६	६५१	०.०६
३१५	६२२	०.२०	३४७	६५२	०.०५
३१६	६२३	०.०७	३४८	६५३	०.११
३१७	६२४	०.०७	३४९	६५४	०.१०
३१८	६२५	०.१८	३५०	६५५	०.२१
३१९	६२६	०.२३	३५१	६५६	०.१०
३२०	६२७	०.१०	३५२	६५७	०.३३
३२१	६२८	०.११	३५३	६५८	०.२७
३२२	६२९	०.३०	३५४	६५९	०.३३
३२३	६३०	०.१४	३५५	६६०	०.८३
३२४	६३१	०.३६	३५६	६६१	०.२३
३२५	६३२	०.४०	३५७	६६२	०.२८
३२६	६३३	०.०६	३५८	६६३	०.२५
३२७	६३४	०.४७	३५९	६६४	०.०९
३२८	६३५	०.२०	३६०	६६५	०.०९
३२९	६३६	०.२०	३६१	६६६	०.११
३३०	६३७	०.७२	३६२	६६७	०.०८
३३१	६३८	०.२९	३६३	६६८	०.३५
३३२	६३९/१	०.११	३६४	६६९	०.४९
३३३	६३९/२	०.२४	३६५	६७०	०.११
३३४	६४०	०.३९	३६६	६७१	०.१३
३३५	६४१	०.२५	३६७	६७२	०.२८
३३६	६४२	०.१७	३६८	६७३	०.६५
३३७	६४३	०.४०	३६९	६७४	०.६६
३३८	६४४	०.३३	३७०	६७५	०.४९
३३९	६४५	०.१६	३७१	६७६	०.७६
३४०	६४६	०.१५	३७२	६७७	०.०४
३४१	६४७	०.१५	३७३	६७८/१	०.३३
३४२	६४८/अ	०.७४	३७४	६७८/२	०.४१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
३७५	६७८/३	०.३१	४०७	७११	०.०२
३७६	६७८/४	०.१०	४०८	७१२	०.१५
३७७	६७८/५	०.३८	४०९	७१३	०.४०
३७८	६७८/६	०.२४	४१०	७१४	१.३४
३७९	६७८/७	०.११	४११	७१५	०.१९
३८०	६७८/८	०.२४	४१२	७१६	०.१३
३८१	६७८/९	०.२१	४१३	७१७	०.३५
३८२	६७८/१०	०.१५	४१४	७१८	१.९१
३८३	६७८/११	०.३७	४१५	७१९	०.६१
३८४	६७८/१२	०.२२	४१६	७२०	०.१०
३८५	६७८/१३	०.३७	४१७	७२१	०.१०
३८६	६७८/१४	०.११	४१८	७२२	०.३४
३८७	६७८/१५	०.१०	४१९	७२३	०.०४
३८८	६७९	०.२०	४२०	७२४	०.३७
३८९	६८०	०.८०	४२१	७२५	०.६७
३९०	६९२	०.५०	४२२	७२६	३.०८
३९१	६९५	०.३०	४२३	७२७	२.४१
३९२	६९६	०.४८	४२४	७२८	२.४५
३९३	६९७	०.२५	४२५	७२९	३.४०
३९४	६९८	०.३०	४२६	७३०	०.००
३९५	६९९	०.२५	४२७	७३१	०.५२
३९६	७००	०.४०	४२८	७३२	०.४०
३९७	७०१	०.४७	४२९	७३३	०.२२
३९८	७०२	०.११	४३०	७३४	०.२०
३९९	७०३	०.०९	४३१	७३५	०.२३
४००	७०४	०.२१	४३२	७३६	०.३८
४०१	७०५	०.५४	४३३	७३७	०.०७
४०२	७०६	०.०६	४३४	७३८	०.०८
४०३	७०७	०.३७	४३५	७३९	०.२१
४०४	७०८	०.०६	४३६	७४०	०.२१
४०५	७०९	०.०४	४३७	७४१	०.८९
४०६	७१०	०.०९	४३८	७४२	०.११

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
१	गट नंबर	१
२	क्षेत्र	२
३	(सीसीए)	३
	हेक्टर	

गाव तुळसण--चालू

४३९	७४३	०.८०
४४०	७४४	०.१९
४४१	७४५	०.१८
४४२	७४६	०.४०
४४३	७४७	०.३७
४४४	७४८	०.३३
४४५	७४९	०.४४
४४६	७५०	०.२०
४४७	७५१	०.२७
४४८	७५२	०.६१
४४९	७५३	०.१५
४५०	७५४	०.१५
४५१	७५५	०.१५
४५२	७५६	०.२१
४५३	७५७	०.१४
४५४	७५८	०.०८
४५५	७५९	०.३४
४५६	७६०	०.१४
४५७	७६१	०.१७
४५८	७६२	०.२७
४५९	७६३	१.२७
४६०	७६४	०.१४
४६१	७६५	०.१४
४६२	७६६	०.१४
४६३	७६७	०.१४
४६४	७६८	०.२३
४६५	७६९	०.०४
४६६	७७०	१.२०
४६७	७७१	०.७२
४६८	७७२	०.३६
४६९	७७३	०.२९
४७०	७७४	०.८०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
१	गट नंबर	१
२	क्षेत्र	२
३	(सीसीए)	३
	हेक्टर	

गाव तुळसण--चालू

४७१	७७५	०.०३
४७२	७७६	०.०२
४७३	७७७	०.०२
४७४	७७८	०.३७
४७५	७७९	०.११
४७६	७८०	०.८८
४७७	७८१	०.२३
४७८	७८२	०.१९
४७९	७८३	०.२७
४८०	७८४	०.१४
४८१	७८५	०.१२
४८२	७८६	०.२१
४८३	७८७	०.१४
४८४	७८८	०.१८
४८५	७८९	०.१५
४८६	७९०	०.२४
४८७	७९१	०.०९
४८८	७९२	०.०६
४८९	७९३	०.०५
४९०	७९४	०.०६
४९१	७९५	०.०९
४९२	७९६	०.०९
४९३	७९७	०.१०
४९४	७९८	०.२१
४९५	७९९	०.०९
४९६	८००	०.०६
४९७	८०१	०.११
४९८	८०२	०.१०
४९९	८०३	०.२६
५००	८०४	०.०७
५०१	८०५	०.०५
५०२	८०६	०.०४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
५०३	८०७	०.०७	५३५	८३९	०.१४
५०४	८०८	०.०८	५३६	८४०	०.१५
५०५	८०९	०.४४	५३७	८४१	०.०८
५०६	८१०	०.७१	५३८	८४२	०.०४
५०७	८११	०.१५	५३९	८४३	०.०४
५०८	८१२	०.१२	५४०	८४४	०.२५
५०९	८१३	०.१५	५४१	८४५	०.२०
५१०	८१४	०.२०	५४२	८४६	०.०६
५११	८१५	०.१७	५४३	८४७	०.०८
५१२	८१६	०.११	५४४	८४८	०.१४
५१३	८१७	०.१०	५४५	८४९	०.१६
५१४	८१८	०.५१	५४६	८५०	०.१६
५१५	८१९	०.६३	५४७	८५१	०.०४
५१६	८२०	०.०६	५४८	८५२/अ	०.२४
५१७	८२१	१.१३	५४९	८५२/ब	०.११
५१८	८२२	०.६३	५५०	८५३	०.०४
५१९	८२३	०.०३	५५१	८५४	०.०४
५२०	८२४	०.०३	५५२	८५५	०.०४
५२१	८२५	०.०३	५५३	८५६	०.१९
५२२	८२६	०.०५	५५४	८५७	०.१६
५२३	८२७	०.०८	५५५	८५८	०.५३
५२४	८२८	०.११	५५६	८५९	०.२२
५२५	८२९	०.११	५५७	८६०	०.१०
५२६	८३०	०.०४	५५८	८६१	०.१०
५२७	८३१	०.०४	५५९	८६२	०.०७
५२८	८३२	०.०६	५६०	८६३/अ	०.१४
५२९	८३३	०.०५	५६१	८६३/ब	०.०७
५३०	८३४	०.१४	५६२	८६४	०.१९
५३१	८३५	०.०६	५६३	८६५	०.१०
५३२	८३६	०.०७	५६४	८६६	०.०८
५३३	८३७	०.२६	५६५	८६७	०.०७
५३४	८३८	०.२९	५६६	८६८	०.११

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
५६७	८६९	०.०७	५९९	८९९	०.१७
५६८	८७०	०.०८	६००	९००	१.१३
५६९	८७१	०.७१	६०१	९०१	०.८४
५७०	८७२	०.२०	६०२	९०२	०.१९
५७१	८७२/१	०.४०	६०३	९०३	०.५५
५७२	८७२/२	०.१४	६०४	९०४	०.३१
५७३	८७३	०.३१	६०५	९०५	०.१६
५७४	८७४	०.१८	६०६	९०६	०.१६
५७५	८७५	०.०७	६०७	९०७	०.५२
५७६	८७६	०.२१	६०८	९०८	०.२५
५७७	८७७	०.३६	६०९	९०९	०.१३
५७८	८७८	०.१३	६१०	९१०	०.०६
५७९	८७९	०.१३	६११	९११	०.०८
५८०	८८०	०.१३	६१२	९१२	०.१५
५८१	८८१	०.१४	६१३	९१३	०.१२
५८२	८८२	०.१३	६१४	९१४	०.२७
५८३	८८३	०.७५	६१५	९१५	०.२२
५८४	८८४	०.८३	६१६	९१६	०.१०
५८५	८८५	०.४३	६१७	९१७	०.२५
५८६	८८६	०.२३	६१८	९१८	०.१२
५८७	८८७	०.६३	६१९	९१९	०.१३
५८८	८८८	०.२१	६२०	९२०	०.३०
५८९	८८९	१.०५	६२१	९२१	०.०८
५९०	८९०	०.१०	६२२	९२२	०.१२
५९१	८९१	०.१२	६२३	९२३	०.०७
५९२	८९२	०.२०	६२४	९२४	०.०७
५९३	८९३	०.१७	६२५	९२५	०.१०
५९४	८९४	०.१२	६२६	९२६	०.१८
५९५	८९५	०.१०	६२७	९२७	०.२८
५९६	८९६	०.१३	६२८	९२८	०.१८
५९७	८९७	०.१४	६२९	९२९	०.०२
५९८	८९८	०.१५	६३०	९३०	०.२०

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
गाव तुळसण--चालू			गाव तुळसण--चालू		
६३१	९३१	०.१२	६६३	९७९	०.४०
६३२	९३२	०.०७	६६४	९८०	०.३५
६३३	९३३	०.१७	६६५	९८१	०.५६
६३४	९३४	०.१३	६६६	९८२	०.५७
६३५	९३५	०.१०	६६७	९८३	०.६८
६३६	९३६	०.८१	६६८	९८४	०.९१
६३७	९३७	३.६३	६६९	९८५	०.१३
६३८	९३८	०.२९	६७०	९८६	०.५१
६३९	९३९	०.३५	६७१	९८७	०.३५
६४०	९४०	०.०९	६७२	९८८	०.३१
६४१	९४१	०.११	६७३	९८९	०.२९
६४२	९४२	०.६६	६७४	९९०	०.१४
६४३	९४३	०.१८	६७५	९९१	०.१४
६४४	९४४	०.३०	६७६	९९२	०.१४
६४५	९४५	०.२१	६७७	९९३	०.३३
६४६	९४६/१	०.०१	६७८	९९४	०.८१
६४७	९४६/२	०.८०	६७९	९९५	०.४८
६४८	९४६/२/१	०.५०	६८०	९९६	०.५९
६४९	९४६/२/२	०.५०	६८१	९९७	१.६२
६५०	९४७	१.०८	६८२	९९८	०.१७
६५१	९४८	०.२४	६८३	९९९	१.६१
६५२	९४९	०.२०	६८४	१०००	०.४०
६५३	९५०	०.१७	एकूण ..	६८४	२०३.३७
६५४	९५१	०.४३		गाव सवादे	
६५५	९५२	०.५७	१	९६७	०.०८
६५६	९५३	०.६१	२	९६८	०.१६
६५७	९५४	०.३१	३	९६९	०.२५
६५८	९५५	०.६०	४	९७०	०.११
६५९	९५६	०.३३	५	९७१	०.२०
६६०	९७६	०.२०	६	९७२	०.४३
६६१	९७७	०.१७	७	९७३	०.०७
६६२	९७८	०.२९			

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
	गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू	
८	९७४	०.०४	४०	१००६	०.१६
९	९७५	०.०४	४१	१००७	०.१५
१०	९७६	०.०७	४२	१००८	०.१३
११	९७७	०.०२	४३	१००९	०.३६
१२	९७८	०.०१	४४	१०१०	०.११
१३	९७९	०.०५	४५	१०११	०.०१
१४	९८०	०.०६	४६	१०१२/१	०.१३
१५	९८१	०.२०	४७	१०१२/२	०.१२
१६	९८२	०.०४	४८	१०१३	०.१३
१७	९८३	०.००	४९	१०१४	०.१०
१८	९८४	०.२७	५०	१०१५	०.०९
१९	९८५	०.१२	५१	१०१६	०.०९
२०	९८६	०.११	५२	१०१७	०.०३
२१	९८७	०.२४	५३	१०१८	०.०२
२२	९८८	०.२५	५४	१०१९	०.०४
२३	९८९	०.०५	५५	१०२०	०.०६
२४	९९०	०.०५	५६	१०२१	०.०४
२५	९९१	०.०४	५७	१०२२	०.०७
२६	९९२	०.०४	५८	१०२३	०.०८
२७	९९३	०.११	५९	१०२४	०.१९
२८	९९४	१.५४	६०	१०२५	०.०८
२९	९९५	०.१३	६१	१०२६	०.०७
३०	९९६	०.१४	६२	१०२७	०.०७
३१	९९७	०.३०	६३	१०२८	०.०८
३२	९९८	०.५६	६४	१०२९	०.०२
३३	९९९	०.६९	६५	१०३०	०.०४
३४	१०००	०.०२	६६	१०३१	०.०७
३५	१००१	०.२३	६७	१०३२	०.४१
३६	१००२	०.४६	६८	१०३३	०.१६
३७	१००३	०.५४	६९	१०३४	०.१६
३८	१००४	२.१८	७०	१०३५/१	०.१८
३९	१००५	०.०७	७१	१०३५/२	०.१७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव सवादे--चालू		
७२	१०३६	०.२०	१०४	१०६६	०.०७
७३	१०३७	०.२२	१०५	१०६७	०.०८
७४	१०३८	०.२०	१०६	१०६८	१.५१
७५	१०३९	०.२०	१०७	१०६९	१.०४
७६	१०४०	०.२२	१०८	१०७०	०.१९
७७	१०४१	०.२६	१०९	१०७१/१	०.१६
७८	१०४२	०.२४	११०	१०७१/२	०.१३
७९	१०४३	०.००	१११	१०७२	०.२७
८०	१०४४	०.५८	११२	१०७३	०.४३
८१	१०४५	०.४३	११३	१०७४	०.१५
८२	१०४६	०.४३	११४	१०७५	०.३५
८३	१०४७/१	०.४४	११५	१०७६	०.१८
८४	१०४७/२	०.६४	११६	१०७७	०.१३
८५	१०४८	०.०९	११७	१०७८	०.६१
८६	१०४९	०.१३	११८	१०७९	०.१७
८७	१०५०	०.४९	११९	१०८०	०.१५
८८	१०५१	०.१८	१२०	१०८१	०.१०
८९	१०५२	०.३०	१२१	१०८२/१	०.३५
९०	१०५३	०.११	१२२	१०८२/२	०.०५
९१	१०५४	०.०९	१२३	१०८३	०.०५
९२	१०५५	०.३४	१२४	१०८४	०.१३
९३	१०५६	०.२२	१२५	१०८५	०.४३
९४	१०५७	०.२०	१२६	१०८६	०.०४
९५	१०५८	०.०६	१२७	१०८७	०.०५
९६	१०५९/१	०.०९	१२८	१०८८	०.१४
९७	१०५९/२	०.९३	१२९	१०८९	०.२०
९८	१०६०	०.१४	१३०	१०९०	०.२०
९९	१०६१	०.०९	१३१	१०९१	०.३४
१००	१०६२	०.३५	१३२	१०९२	०.०४
१०१	१०६३	०.०६	१३३	१०९३	०.०७
१०२	१०६४	०.१४	१३४	१०९४	०.२२
१०३	१०६५	०.१२	१३५	१०९५	०.१५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव सवादे--चालू			गाव विठोबाचीवाडी--चालू		
१३६	१०९६	०.१४	९	९	०.३४
१३७	१०९७	०.२२	१०	१०	०.०३
१३८	१०९८	०.०१	११	११	०.२५
१३९	१०९९	०.१८	१२	१२	०.०८
१४०	११००	०.२४	१३	१३	०.०८
१४१	११०१	०.२७	१४	१४	०.०३
१४२	११०२/१	०.१०	१५	१५	०.०४
१४३	११०२/२	०.२८	१६	१६	०.०५
१४४	११०३	०.१६	१७	१७	०.२८
१४५	११०४	१.००	१८	२३	०.२६
१४६	११०५	०.३८	१९	२४	०.२९
१४७	११०६	१.१६	२०	२५	०.२४
१४८	११०७	०.१७	२१	२६	०.३९
१४९	११०८	०.४९	२२	२७	०.२२
१५०	११०९	०.४२	२३	२८	०.२६
१५१	१११०	०.४३	२४	२९	०.२३
१५२	११११	०.६६	२५	३०	०.२५
१५३	१११२	०.३२	२६	३१	०.२७
१५४	१११३	०.३०	२७	३२	०.२८
१५५	१११४	०.०४	२८	३३	०.४०
१५६	१११५	१.४०	२९	३४	०.०३
एकूण ..		३८.३३	३०	३५	२.०२
गाव विठोबाचीवाडी			३१	३६	२.८८
१	१	०.३२	३२	३७	०.९२
२	२	०.०७	३३	३८	१.९४
३	३	०.०८	३४	३९	४.७२
४	४	०.१७	३५	४१	०.४१
५	५	०.०४	३६	४२	०.१०
६	६	०.०३	३७	४३	०.१०
७	७	०.०२	३८	४४	०.३०
८	८	०.०६	३९	४५	१.४१
			४०	८४	०.१०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव विठोबाचीवाडी--चालू

४१	८६	०.८०
४२	८७	०.०७
४३	८८	०.०३
४४	८९	०.०२
४५	९०	०.०२
४६	९१	०.११
४७	९२	०.१२
४८	९३	०.०७
४९	९४	०.१०
५०	९५	०.११
५१	९६	०.०६
५२	९७	०.१८
५३	९८	०.०८
५४	९९	०.०२
५५	१००	०.०२
५६	१०१	०.०३
५७	१०२	०.१५
५८	१०३	०.३२
५९	१०४	०.२८
६०	१०५	०.३८
६१	१०६	१.१४
६२	२२२	०.९७
६३	२६५	०.२६
६४	२६६	०.११
६५	२६७	०.२२
६६	२६८	०.९२
६७	२७१	०.५२
६८	२७२	०.१९
६९	२७३	०.०८
७०	२७४	०.१९
७१	२७५	०.०९
७२	२७६	०.३०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव विठोबाचीवाडी--चालू

७३	२७७	०.१०
७४	२७८	०.०८
७५	२७९	१.१६
७६	२८०	०.०९
७७	२८१	०.२५
७८	२८२	०.२४
७९	२८३	०.०९
८०	२८४	०.१७
८१	२८५	०.०३
८२	२८६	०.०२
८३	२८७	०.०३
८४	२८८	०.०४
८५	२८९	०.०६
८६	२९०	०.०३
८७	२९१	०.०४
८८	२९२	०.०३
८९	२९३	०.०६
९०	२९४	०.११
९१	२९५	०.०६
९२	२९६	०.०५
९३	२९७	०.०६
९४	२९८	०.०१
९५	२९९	०.४५
९६	३००	०.२२
९७	३०१	०.२३
९८	३०२	०.०३
९९	३०३	०.३४
१००	३०४	०.१५
१०१	३०५	०.३७
१०२	३०६	०.६७
१०३	३०७	०.७९
१०४	३०८	०.४८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विठोबाचीवाडी--चालू

१०५	३०९	०.३८
१०६	३१०	०.१७
१०७	३११	०.५७
१०८	३१२	०.०५
१०९	३१३	०.२८
११०	३१४	०.८१
१११	३१५	०.३१
११२	३१६	०.१५
११३	३१७	०.२०
११४	३१८	०.१३
११५	३१९	०.११
११६	३२०	०.१०
११७	३२१	०.०९
११८	३२२	०.११
११९	३२३	०.१२
१२०	३२४	०.४१
१२१	३२५	०.१९
१२२	३२६	०.१०
१२३	३२७	०.०५
१२४	३२८	०.०९
१२५	३२९	०.१२
१२६	३३०	०.१७
१२७	३३१	०.१५
१२८	३३२ अ	०.०८
१२९	३३२ ब	०.०५
१३०	३३३	०.३०
१३१	३३४	०.०६
१३२	३३५	०.१०
१३३	३३६	०.०८
१३४	३३७	०.२५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
गट नंबर	क्षेत्र	गट नंबर
१	२	३
	(सीसीए)	
	हेक्टर	

गाव विठोबाचीवाडी--चालू

१३५	३३८	०.३५
१३६	३३९	०.३२
१३७	३४०	०.४६
१३८	३४१	०.२०
१३९	३४२	०.२३
१४०	३४३ अ	०.४५
१४१	३४३ ब	०.१२
१४२	३४४	०.८०
१४३	३४५	०.१७
१४४	३४६	०.०१

एकूण .. १४४ ४३.३८

गाव पाचूपतेवाडी

१	२९४	०.२८
२	२९५	०.११
३	२९६	०.१०
४	२९७	०.१३
५	२९८	०.१३
६	२९९	०.१२
७	३००	०.१३
८	३०१	०.२७
९	३०२	०.५२
१०	३०३	०.२५
११	३०४	०.२५
१२	३०५	०.२५
१३	३०६	०.३४
१४	३०७	०.४७
१५	३०८	०.२६
१६	३०९	०.३२
१७	३१०	०.२२

एकूण .. १७ ४.५१

**गाव निहाय क्षेत्र**

गाव	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

**कालवा : डावा कालवा**

तुळसण	६८४	२०३.६७
सवादे	१५६	३३.३८
विठोबाचीवाडी	१४४	४३.३८
पाचूपतेवाडी	१७	४.५१
एकूण	१००१	२८४.९४

इंजि. राजन यमनप्पा रेड्डीयार,

कार्यकारी अभियंता,

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग,

ओगलेवाडी (कराड), जिल्हा सातारा.

ओगलेवाडी, ५ ऑक्टोबर २०१८.

**MMISF ACT, 2005**

**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and Rule 3.00)**

**(Notification III)**

क्रमांक टेंउसिप्रव्यवि/प्रशा-२/४९२१(२)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigaion Project Management Division, Oglewadi (Karad) hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circl, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division, Oglewadi (Karad)

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division Karad

Name of the Project : Yeoti Mhasoli Medium Project

Area Notified : 284.94 Ha. (CCA)

No. of Villages : 4-Tulsan, Savade, Vithobachiwadi, Pachputewadi, taluka Karad, district Satara

Description of area notified : Command of DOR No. 6 to 12 and Minor Nos. 11 to 14 on Main Canal, Ch.-7714 mtrs. to 1105 mtrs. of Yeoti Mhasoli Medium Project

Name and Address of W.U.A. (Existing/Proposed) : Proposed W.U.A. No. 2, taluka Karad, district Satara

**Details of Area Notified**

**District Satara, taluka Karad**

Name of Villages	Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Tulsan	684	203.67
Vithobachiwadi	156	38.33
Savade	144	43.38
Pachputewadi	17	4.51
<b>Grand Total</b>	<b>1001</b>	<b>284.94</b>

**Schedule-B**

**District Satara taluka Karad**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Tulsan**

1	1	0.31
2	2	0.78

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
3	3	1.19
4	4	0.14
5	5	0.11
6	6	0.06
7	7	0.04
8	8	0.14
9	9	0.17
10	10	0.11
11	11	0.91
12	12	0.03
13	13	1.01
14	14	0.21
15	15	0.28
16	16	0.14
17	17	0.49
18	18	1.56
19	19	0.43
20	20	0.16
21	21	0.15
22	22	0.33
23	23	0.30
24	24	0.16
25	25	0.11
26	26	0.34
27	27	0.19
28	28	0.22
29	29	0.39
30	30	0.48
31	31	0.27
32	32	0.49
33	33	0.23
34	34	0.17
35	35	0.61
36	36	0.30
37	37	0.41
38	38	0.45
39	39	0.37
40	40	0.64

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
41	41	0.63
42	42	0.13
43	43	0.19
44	44	0.23
45	46	0.50
46	88	0.10
47	89	0.23
48	90	0.38
49	91	0.27
50	92	0.15
51	93	0.14
52	94	0.14
53	95	0.17
54	96	0.27
55	113	0.08
56	114	0.08
57	115	0.12
58	116	0.25
59	117	0.43
60	118	0.10
61	119	0.05
62	120	0.02
63	121	0.02
64	122	0.01
65	123	0.13
66	124	0.41
67	125	0.10
68	126	0.14
69	195	0.19
70	196	0.13
71	197	0.11
72	198	0.10
73	199	0.11
74	200	0.27
75	201	0.11
76	202	0.39
77	203	0.39
78	204	0.20

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
79	205	0.57
80	182	0.10
81	183	0.19
82	184	0.20
83	186	0.10
84	231	1.50
85	232	0.20
86	233	0.31
87	234	0.50
88	235	0.80
89	236	0.20
90	237	0.53
91	238	0.10
92	239	0.10
93	240	0.10
94	242	0.10
95	243	0.10
96	244	0.52
97	245	0.01
98	246	0.02
99	247	0.10
100	252	0.09
101	253	0.09
102	254	0.13
103	255	0.13
104	256/1	0.60
105	256/2	0.05
106	256/3	0.20
107	256/4	0.20
108	257	0.04
109	258	0.02
110	259	0.03
111	260	0.09
112	261	0.10
113	374	1.20
114	375	1.86
115	390	0.41
116	391	0.37

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
117	392	0.20
118	397/1	0.78
119	397/2	0.40
120	406	0.81
121	407	0.81
122	408	1.67
123	409/1	0.01
124	409/2	0.40
125	410/1	0.00
126	411	0.50
127	417	6.59
128	418	2.64
129	419	1.93
130	437	0.43
131	438	0.70
132	439	0.64
133	440	0.46
134	441	0.40
135	442	0.02
136	443	0.19
137	444	0.10
138	445	0.08
139	446	0.09
140	447	0.09
141	448	0.08
142	449	0.54
143	450	0.43
144	451	0.37
145	452	0.14
146	453	0.11
147	454	0.14
148	455	0.14
149	456	0.04
150	457	0.20
151	458	0.24
152	459	0.10
153	460	0.20
154	461	0.21

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
155	462	0.15
156	463	0.03
157	464	0.03
158	465	0.01
159	466	0.01
160	467	0.04
161	468	0.08
162	469	0.07
163	470	0.09
164	471	0.05
165	472	0.19
166	473	0.29
167	474	0.24
168	475	0.06
169	476	0.88
170	477	0.56
171	478	0.29
172	479	0.25
173	480	0.07
174	481	0.07
175	482	0.13
176	483	0.07
177	484	0.07
178	485	0.57
179	486	0.20
180	487	0.21
181	488	0.19
182	489	0.08
183	490	0.06
184	491	0.03
185	492	0.07
186	493	0.46
187	494	0.13
188	495	0.15
189	496	0.13
190	497	0.25
191	498	0.33
192	499	0.09

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
193	500	0.27
194	501	0.13
195	502	0.04
196	503	0.42
197	504	0.13
198	505	0.16
199	506	0.05
200	507	0.14
201	508	0.16
202	509	0.25
203	510	0.28
204	511	0.32
205	512	0.24
206	513	0.16
207	514	0.10
208	515	0.03
209	516	0.10
210	517	0.13
211	518	0.22
212	519	0.27
213	520	0.14
214	521	0.13
215	522	0.12
216	523	0.12
217	524	0.10
218	525	0.22
219	526	0.02
220	527	0.26
221	528	0.25
222	529	0.07
223	530	0.01
224	531	0.04
225	532	0.03
226	533	0.02
227	534	0.02
228	535	0.13
229	536	0.12
230	537	0.07

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
231	538	0.25
232	539	0.18
233	540	0.39
234	541	0.15
235	542	0.10
236	543	0.24
237	544	0.09
238	545	0.19
239	546	0.26
240	547	0.13
241	548	0.13
242	549	0.03
243	550	0.03
244	551	0.03
245	552	0.14
246	553	0.12
247	554	0.30
248	555	0.26
249	556	0.39
250	557	0.09
251	558	0.11
252	559	0.09
253	560	0.10
254	561	0.11
255	562	0.41
256	563	0.01
257	564	0.20
258	565	0.20
259	566	0.72
260	567	0.01
261	568	0.09
262	569	0.10
263	570	0.01
264	571	0.03
265	572	0.31
266	573	0.77
267	574	0.14
268	575	0.28

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
269	576	0.43
270	577	0.09
271	578	0.13
272	579	0.21
273	580	0.76
274	581	0.29
275	582	0.14
276	583	0.18
277	584	0.09
278	585	0.06
279	586	0.09
280	587	0.17
281	588	0.09
282	589	0.19
283	590	0.08
284	591	0.51
285	592	0.22
286	593	0.30
287	594	0.11
288	595	0.09
289	596	0.11
290	597	0.39
291	598	0.58
292	599	0.13
293	600	0.12
294	601	0.10
295	602	0.12
296	603	0.23
297	604	0.15
298	605	0.17
299	606	0.57
300	607	0.23
301	608	0.88
302	609	0.57
303	610	0.33
304	611	0.35
305	612	0.25
306	613	0.09

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
307	614	0.23
308	615	0.07
309	616	0.07
310	617	0.50
311	618	0.19
312	619	0.26
313	620	0.22
314	621	0.05
315	622	0.20
316	623	0.07
317	624	0.07
318	625	0.18
319	626	0.23
320	627	0.10
321	628	0.11
322	629	0.30
323	630	0.14
324	631	0.36
325	632	0.40
326	633	0.06
327	634	0.47
328	635	0.20
329	636	0.20
330	637	0.72
331	638	0.29
332	639/1	0.11
333	639/2	0.24
334	640	0.39
335	641	0.25
336	642	0.17
337	643	0.40
338	644	0.33
339	645	0.16
340	646	0.15
341	647	0.15
342	648/A	0.74
343	648/B	0.40
344	649	0.18

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
345	650	0.93
346	651	0.06
347	652	0.05
348	653	0.11
349	654	0.10
350	655	0.21
351	656	0.10
352	657	0.33
353	658	0.27
354	659	0.33
355	660	0.83
356	661	0.23
357	662	0.28
358	663	0.25
359	664	0.09
360	665	0.09
361	666	0.11
362	667	0.08
363	668	0.35
364	669	0.49
365	670	0.11
366	671	0.13
367	672	0.28
368	673	0.65
369	674	0.66
370	675	0.49
371	676	0.76
372	677	0.04
373	678/1	0.33
374	678/2	0.41
375	678/3	0.31
376	678/4	0.10
377	678/5	0.38
378	678/6	0.24
379	678/7	0.11
380	678/8	0.24
381	678/9	0.21
382	678/10	0.15

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
383	678/11	0.37
384	678/12	0.22
385	678/13	0.37
386	678/14	0.11
387	678/15	0.10
388	679	0.20
389	680	0.80
390	692	0.50
391	695	0.30
392	696	0.48
393	697	0.25
394	698	0.30
395	699	0.25
396	700	0.40
397	701	0.47
398	702	0.11
399	703	0.09
400	704	0.21
401	705	0.54
402	706	0.06
403	707	0.37
404	708	0.06
405	709	0.04
406	710	0.09
407	711	0.02
408	712	0.15
409	713	0.40
410	714	1.34
411	715	0.19
412	716	0.13
413	717	0.35
414	718	1.91
415	719	0.61
416	720	0.10
417	721	0.10
418	722	0.34
419	723	0.04
420	724	0.37

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
421	725	0.67
422	726	3.08
423	727	2.41
424	728	2.45
425	729	3.40
426	730	0.00
427	731	0.52
428	732	0.40
429	733	0.22
430	734	0.20
431	735	0.23
432	736	0.38
433	737	0.07
434	738	0.08
435	739	0.21
436	740	0.21
437	741	0.89
438	742	0.11
439	743	0.80
440	744	0.19
441	745	0.18
442	746	0.40
443	747	0.37
444	748	0.33
445	749	0.44
446	750	0.20
447	751	0.27
448	752	0.61
449	753	0.15
450	754	0.15
451	755	0.15
452	756	0.21
453	757	0.14
454	758	0.08
455	759	0.34
456	760	0.14
457	761	0.17
458	762	0.27

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
459	763	1.27
460	764	0.14
461	765	0.14
462	766	0.14
463	767	0.14
464	768	0.23
465	769	0.04
466	770	1.20
467	771	0.72
468	772	0.36
469	773	0.29
470	774	0.80
471	775	0.03
472	776	0.02
473	777	0.02
474	778	0.37
475	779	0.11
476	780	0.88
477	781	0.23
478	782	0.19
479	783	0.27
480	784	0.14
481	785	0.12
482	786	0.21
483	787	0.14
484	788	0.18
485	789	0.15
486	790	0.24
487	791	0.09
488	792	0.06
489	793	0.05
490	794	0.06
491	795	0.09
492	796	0.09
493	797	0.10
494	798	0.21
495	799	0.09
496	800	0.06

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
497	801	0.11
498	802	0.10
499	803	0.26
500	804	0.07
501	805	0.05
502	806	0.04
503	807	0.07
504	808	0.08
505	809	0.44
506	810	0.71
507	811	0.15
508	812	0.12
509	813	0.15
510	814	0.20
511	815	0.17
512	816	0.11
513	817	0.10
514	818	0.51
515	819	0.63
516	820	0.06
517	821	1.13
518	822	0.63
519	823	0.03
520	824	0.03
521	825	0.03
522	826	0.05
523	827	0.08
524	828	0.11
525	829	0.11
526	830	0.04
527	831	0.04
528	832	0.06
529	833	0.05
530	834	0.14
531	835	0.06
532	836	0.07
533	837	0.26
534	838	0.29

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
535	839	0.14
536	840	0.15
537	841	0.08
538	842	0.04
539	843	0.04
540	844	0.25
541	845	0.20
542	846	0.06
543	847	0.08
544	848	0.14
545	849	0.16
546	850	0.16
547	851	0.04
548	852/A	0.24
549	852/B	0.11
550	853	0.04
551	854	0.04
552	855	0.04
553	856	0.19
554	857	0.16
555	858	0.53
556	859	0.22
557	860	0.10
558	861	0.10
559	862	0.07
560	863/A	0.14
561	863/B	0.07
562	864	0.19
563	865	0.10
564	866	0.08
565	867	0.07
566	868	0.11
567	869	0.07
568	870	0.08
569	871	0.71
570	872	0.20
571	872/1	0.40
572	872/2	0.14

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
573	873	0.31
574	874	0.18
575	875	0.07
576	876	0.21
577	877	0.36
578	878	0.13
579	879	0.13
580	880	0.13
581	881	0.14
582	882	0.13
583	883	0.75
584	884	0.83
585	885	0.43
586	886	0.23
587	887	0.63
588	888	0.21
589	889	1.05
590	890	0.10
591	891	0.12
592	892	0.20
593	893	0.17
594	894	0.12
595	895	0.10
596	896	0.13
597	897	0.14
598	898	0.15
599	899	0.17
600	900	1.13
601	901	0.84
602	902	0.19
603	903	0.55
604	904	0.31
605	905	0.16
606	906	0.16
607	907	0.52
608	908	0.25
609	909	0.13
610	910	0.06

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
611	911	0.08
612	912	0.15
613	913	0.12
614	914	0.27
615	915	0.22
616	916	0.10
617	917	0.25
618	918	0.12
619	919	0.13
620	920	0.30
621	921	0.08
622	922	0.12
623	923	0.07
624	924	0.07
625	925	0.10
626	926	0.18
627	927	0.28
628	928	0.18
629	929	0.02
630	930	0.20
631	931	0.12
632	932	0.07
633	933	0.17
634	934	0.13
635	935	0.10
636	936	0.81
637	937	3.63
638	938	0.29
639	939	0.35
640	940	0.09
641	941	0.11
642	942	0.66
643	943	0.18
644	944	0.30
645	945	0.21
646	946/1	0.01
647	946/2	0.80
648	946/2/1	0.50

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan-contd.</b>		
649	946/2/2	0.50
650	947	1.08
651	948	0.24
652	949	0.20
653	950	0.17
654	951	0.43
655	952	0.57
656	953	0.61
657	954	0.31
658	955	0.60
659	956	0.33
660	976	0.20
661	977	0.17
662	978	0.29
663	979	0.40
664	980	0.35
665	981	0.56
666	982	0.57
667	983	0.68
668	984	0.91
669	985	0.13
670	986	0.51
671	987	0.35
672	988	0.31
673	989	0.29
674	990	0.14
675	991	0.14
676	992	0.14
677	993	0.33
678	994	0.81
679	995	0.48
680	996	0.59
681	997	1.62
682	998	0.17
683	999	1.61
684	1000	0.40
<b>Total ..</b>	<b>684</b>	<b>203.37</b>

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade</b>		
1	967	0.08
2	968	0.16
3	969	0.25
4	970	0.11
5	971	0.20
6	972	0.43
7	973	0.07
8	974	0.04
9	975	0.04
10	976	0.07
11	977	0.02
12	978	0.01
13	979	0.05
14	980	0.06
15	981	0.20
16	982	0.04
17	983	0.00
18	984	0.27
19	985	0.12
20	986	0.11
21	987	0.24
22	988	0.25
23	989	0.05
24	990	0.05
25	991	0.04
26	992	0.04
27	993	0.11
28	994	1.54
29	995	0.13
30	996	0.14
31	997	0.30
32	998	0.56
33	999	0.69
34	1000	0.02
35	1001	0.23
36	1002	0.46
37	1003	0.54
38	1004	2.18

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
39	1005	0.07
40	1006	0.16
41	1007	0.15
42	1008	0.13
43	1009	0.36
44	1010	0.11
45	1011	0.01
46	1012/1	0.13
47	1012/2	0.12
48	1013	0.13
49	1014	0.10
50	1015	0.09
51	1016	0.09
52	1017	0.03
53	1018	0.02
54	1019	0.04
55	1020	0.06
56	1021	0.04
57	1022	0.07
58	1023	0.08
59	1024	0.19
60	1025	0.08
61	1026	0.07
62	1027	0.07
63	1028	0.08
64	1029	0.02
65	1030	0.04
66	1031	0.07
67	1032	0.41
68	1033	0.16
69	1034	0.16
70	1035/1	0.18
71	1035/2	0.17
72	1036	0.20
73	1037	0.22
74	1038	0.20
75	1039	0.20
76	1040	0.22

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
77	1041	0.26
78	1042	0.24
79	1043	0.00
80	1044	0.58
81	1045	0.43
82	1046	0.43
83	1047/1	0.44
84	1047/2	0.64
85	1048	0.09
86	1049	0.13
87	1050	0.49
88	1051	0.18
89	1052	0.30
90	1053	0.11
91	1054	0.09
92	1055	0.34
93	1056	0.22
94	1057	0.20
95	1058	0.06
96	1059/1	0.09
97	1059/2	0.93
98	1060	0.14
99	1061	0.09
100	1062	0.35
101	1063	0.06
102	1064	0.14
103	1065	0.12
104	1066	0.07
105	1067	0.08
106	1068	1.51
107	1069	1.04
108	1070	0.19
109	1071/1	0.16
110	1071/2	0.13
111	1072	0.27
112	1073	0.43
113	1074	0.15
114	1075	0.35

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
115	1076	0.18
116	1077	0.13
117	1078	0.61
118	1079	0.17
119	1080	0.15
120	1081	0.10
121	1082/1	0.35
122	1082/2	0.05
123	1083	0.05
124	1084	0.13
125	1085	0.43
126	1086	0.04
127	1087	0.05
128	1088	0.14
129	1089	0.20
130	1090	0.20
131	1091	0.34
132	1092	0.04
133	1093	0.07
134	1094	0.22
135	1095	0.15
136	1096	0.14
137	1097	0.22
138	1098	0.01
139	1099	0.18
140	1100	0.24
141	1101	0.27
142	1102/1	0.10
143	1102/2	0.28
144	1103	0.16
145	1104	1.00
146	1105	0.38
147	1106	1.16
148	1107	0.17
149	1108	0.49
150	1109	0.42
151	1110	0.43
152	1111	0.66

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Savade--contd.</b>		
153	1112	0.32
154	1113	0.30
155	1114	0.04
156	1115	1.40
<b>Total ..</b>	<b>156</b>	<b>38.33</b>
<b>Village Vithobachiwadi</b>		
1	1	0.32
2	2	0.07
3	3	0.08
4	4	0.17
5	5	0.04
6	6	0.03
7	7	0.02
8	8	0.06
9	9	0.34
10	10	0.03
11	11	0.25
12	12	0.08
13	13	0.08
14	14	0.03
15	15	0.04
16	16	0.05
17	17	0.28
18	23	0.26
19	24	0.29
20	25	0.24
21	26	0.39
22	27	0.22
23	28	0.26
24	29	0.23
25	30	0.25
26	31	0.27
27	32	0.28
28	33	0.40
29	34	0.03
30	35	2.02
31	36	2.88

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
32	37	0.92
33	38	1.94
34	39	4.72
35	41	0.41
36	42	0.10
37	43	0.10
38	44	0.30
39	45	1.41
40	84	0.10
41	86	0.80
42	87	0.07
43	88	0.03
44	89	0.02
45	90	0.02
46	91	0.11
47	92	0.12
48	93	0.07
49	94	0.10
50	95	0.11
51	96	0.06
52	97	0.18
53	98	0.08
54	99	0.02
55	100	0.02
56	101	0.03
57	102	0.15
58	103	0.32
59	104	0.28
60	105	0.38
61	106	1.14
62	222	0.97
63	265	0.26
64	266	0.11
65	267	0.22
66	268	0.92
67	271	0.52
68	272	0.19
69	273	0.08

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
70	274	0.19
71	275	0.09
72	276	0.30
73	277	0.10
74	278	0.08
75	279	1.16
76	280	0.09
77	281	0.25
78	282	0.24
79	283	0.09
80	284	0.17
81	285	0.03
82	286	0.02
83	287	0.03
84	288	0.04
85	289	0.06
86	290	0.03
87	291	0.04
88	292	0.03
89	293	0.06
90	294	0.11
91	295	0.06
92	296	0.05
93	297	0.06
94	298	0.01
95	299	0.45
96	300	0.22
97	301	0.23
98	302	0.03
99	303	0.34
100	304	0.15
101	305	0.37
102	306	0.67
103	307	0.79
104	308	0.48
105	309	0.38
106	310	0.17
107	311	0.57

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
108	312	0.05
109	313	0.28
110	314	0.81
111	315	0.31
112	316	0.15
113	317	0.20
114	318	0.13
115	319	0.11
116	320	0.10
117	321	0.09
118	322	0.11
119	323	0.12
120	324	0.41
121	325	0.19
122	326	0.10
123	327	0.05
124	328	0.09
125	329	0.12
126	330	0.17
127	331	0.15
128	332A	0.08
129	332B	0.05
130	333	0.30
131	334	0.06
132	335	0.10
133	336	0.08
134	337	0.25
135	338	0.35
136	339	0.32
137	340	0.46
138	341	0.20
139	342	0.23
140	343A	0.45
141	343B	0.12
142	344	0.80
143	345	0.17
144	346	0.01
<b>Total ..</b>		<b>144 43.38</b>

**Schedule-B.-contd.**

**अधिसूचना ३**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Pachputewadi</b>		
1	294	0.28
2	295	0.11
3	296	0.10
4	297	0.13
5	298	0.13
6	299	0.12
7	300	0.13
8	301	0.27
9	302	0.52
10	303	0.25
11	304	0.25
12	305	0.25
13	306	0.34
14	307	0.47
15	308	0.26
16	309	0.32
17	310	0.22
<b>Total ..</b>	<b>17</b>	<b>4.51</b>

**Villagewise Abstract**

Village 1	Gat Nos. 2	Ares 3 (CCA)
<b>Canal : L.B.C.</b>		
Tulsan	684	203.67
Sawade	156	33.38
Vithobachiwadi	144	43.38
Pachputewadi	17	4.51
<b>Total</b>	<b>1001</b>	<b>284.94</b>

**Engr. RAJAN Y. REDDIYAR,**  
Executive Engineer,  
Tembhu Lift Irrigation and Management  
Division, Ogalewadi (Karad),  
District Satara.

Ogalewadi, 5th October 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंउसिंचनवि/प्रशा-२/४९२१ (३)/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी (कराड) खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग  
ओगलेवाडी (कराड)

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग,  
कराड

प्रकल्पाचे नाव : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ६०६.४३ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प मुख्य कालवा सा. क्र. १११०५ ते १२५५ मीटर वरील सरळ विमोचक क्रमांक १३ व वितरिका क्रमांक १ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ३, क्षेत्र ६०६.४३ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ५- ओडोशी, थोरातमळा, विठोबाचीवाडी, तुळसण, ओड, तालुका कराड, जिल्हा सातारा  
पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :  
पाणीवापर संस्था क्रमांक ३, ओड, तालुका कराड,  
जिल्हा सातारा

अधिसूचित क्षेत्राचा तपशील			अनुसूची-ब-चालू		
जिल्हा सातारा, तालुका कराड			अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)		१	गट नंबर	क्षेत्र
	गट संख्या	क्षेत्र		२	३
१	२	३			(सीसीए) हेक्टर
		हे. आर		गाव ऑडोशी-चालू	
ऑडोशी	५२	७३.९८	१९	५४	५.९३
थोरातमळा	९९	९४.९३	२०	५५/१	९.८४
विठोबाचीवाडी	१५८	१०८.५३	२१	५५/२	१.६४
तुळसण	४११	१३.१५	२२	५६	७.०७
ऑड	४६७	३१५.८४	२३	५७	१.६१
एकूण	११८७	६०६.४३	२४	५८/१	०.४६
अनुसूची-ब			२५	५८/२	०.७९
जिल्हा सातारा, तालुका कराड			२६	५९/१	१.८७
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		२७	५९/२	०.१२
	गट नंबर	क्षेत्र	२८	६०	१.१३
१	२	३	२९	६१	१.६२
		(सीसीए)	३०	६२	०.०२
		हेक्टर	३१	६३/१	१.२०
	गाव ऑडोशी		३२	६३/२	०.५२
१	४३/१	०.४८	३३	६४	०.२१
२	४३/२	०.३०	३४	६५	०.५६
३	४४/१	०.५०	३५	६६	०.१४
४	४४/२/१	०.३९	३६	६७	१.१६
५	४४/२	०.८१	३७	६८	०.११
६	४४/२/२	०.७२	३८	६९	१.६१
७	४४/२/३	१.२१	३९	७०	१.३८
८	४४/३	१.०७	४०	७१	०.०७
९	४५	०.२५	४१	७२	१.६३
१०	४६	०.२१	४२	७४	३.४६
११	४७	०.४५	४३	७५	१.१२
१२	४८	०.१७	४४	७६	३.४९
१३	४९	०.१४	४५	७७	०.७९
१४	५०	०.१६	४६	७८	१.११
१५	५१	०.३५	४७	७९	१.४२
१६	५२/१	०.३६	४८	८०/१	९.३१
१७	५२/२	०.०६	४९	८०/२	०.७३
१८	५३	२.३७	५०	८१ प	०.८०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव ओंडोशी--चालू		
५१	८३	०.८६
५२	८४	०.२०
एकूण ..	५२	७३.९८
गाव थोरातमळा		
१	११९	९.३७
२	१२०	६.०३
३	१२१	४.५४
४	१२२/१	४.८३
५	१२२/२	०.१३
६	१२३/१	१.३२
७	१२३/२	०.८१
८	१२४	४.००
९	१२५	०.७०
१०	१२६	०.२५
११	१२७	०.२९
१२	१२८	०.५१
१३	१२९	०.२५
१४	१३०	०.१५
१५	१३१	०.१४
१६	१३२	०.४३
१७	१३३	०.२८
१८	१३४	१.०४
१९	१३५	०.७१
२०	१३६	१.०५
२१	१३७	०.८९
२२	१३८	०.८३
२३	१३९/१	०.८१
२४	१३९/२	०.१७
२५	१४०/१	९.४७
२६	१४०/२	०.४६
२७	१४१	०.२०

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव थोरातमळा--चालू		
२८	१४२	०.६६
२९	१४३	०.७३
३०	१४४	०.०२
३१	१४५	०.५३
३२	१४६	०.२३
३३	१४७	०.१५
३४	१४८	०.२२
३५	१४९	०.३५
३६	१५०	०.३३
३७	१५१	०.००
३८	१५२	०.५७
३९	१५३	०.६३
४०	१५४	०.३२
४१	१५५	०.५३
४२	१५६	०.१५
४३	१५७/१	०.३५
४४	१५७/२	०.३२
४५	१५८	०.३८
४६	१५९	०.२४
४७	१६०	०.३९
४८	१६१	०.१२
४९	१६२	०.११
५०	१६३	०.१४
५१	१६४	०.१३
५२	१६५	०.०९
५३	१६६	०.०२
५४	१६७	०.०४
५५	१६८	०.०८
५६	१६९	०.२८
५७	१७०	०.४३
५८	२८३	०.०९
५९	२८४	०.२४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

६०	२८५	०.२६
६१	२८६	०.६१
६२	२८७	०.४१
६३	२८८	०.१०
६४	२८९	०.१४
६५	२९०	०.४३
६६	२९१	०.५१
६७	२९२	०.४०
६८	२९३	०.४१
६९	२९४	०.३६
७०	२९५	०.४०
७१	२९६	०.६१
७२	२९७	०.९९
७३	२९८/१	०.८७
७४	२९८/२	०.०७
७५	२९९	२.५३
७६	३००/१	०.८९
७७	३००/२	०.७७
७८	३०१	१.४२
७९	३०२/१	०.३९
८०	३०२/२	१.६८
८१	३०३	५.९४
८२	३०३/२	१.६६
८३	३०३/२/१	०.७६
८४	३०३/२/२	१.४०
८५	३०४	३.७०
८६	३०५	१.११
८७	३०६	०.५६
८८	३०७	०.३०
८९	३०८	०.३२
९०	३०९	१.४०
९१	३१०	१.७६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

९२	३११	०.८५
९३	३१२	०.२७
९४	३१३	०.२७
९५	३१४	०.२५
९६	३१५	०.६४
९७	३१६	०.४१
९८	३१७	०.४०
९९	३१८	०.१५

एकूण .. ९९ ९४.९३

गाव विठोबाचीवाडी

१	४२	०.९५
२	४३	१.२०
३	४६	०.५४
४	४७	४.३९
५	४८	३.२०
६	४९/१	७.९८
७	४९/२/१	०.९६
८	५०	१.७६
९	५१	४.२७
१०	५२	२.८७
११	५३	२.४९
१२	५४	१.०६
१३	५५/१	०.७८
१४	५५/२	०.२९
१५	५६	०.०४
१६	५७	१.६३
१७	५८	०.४३
१८	५९	०.७२
१९	६०	०.६९
२०	६१	१०.७७
२१	६२/१	५.१५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव विठोबाचीवाडी--चालू

२२	६२/२	१.२१
२३	६३	०.३०
२४	६४	०.२९
२५	६५	०.४८
२६	६६	०.२६
२७	६७	०.२४
२८	६८	०.२६
२९	६९	०.२७
३०	७०	०.३३
३१	७१	५.८६
३२	७२	०.२८
३३	७३	०.२६
३४	७४	०.१९
३५	७५	०.०६
३६	७६	०.१७
३७	७७	०.४८
३८	७८	१.०३
३९	७९	०.७४
४०	८०	२.०२
४१	८१	०.३१
४२	८२	०.३३
४३	८३	०.०६
४४	८४	०.२५
४५	८५	०.१५
४६	१०७	०.२२
४७	१०८	०.१६
४८	१०९	०.३९
४९	११०	१.४८
५०	१११	१.३७
५१	११२	०.३०
५२	११३	०.५२
५३	११४	०.०२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव विठोबाचीवाडी--चालू

५४	११५	०.२४
५५	११६	०.१७
५६	११७	०.३३
५७	११८	०.१०
५८	११९	०.११
५९	१२०	०.११
६०	१२१	०.०४
६१	१२२	०.०४
६२	१२३ अ १/२४	०.०५
६३	१२५ अ १/२६	०.२३
६४	१२७	०.१०
६५	१२८	०.७३
६६	१२९	०.१४
६७	१३०	०.१७
६८	१३१	०.१०
६९	१३२	०.२०
७०	१३३	०.२८
७१	१३४	०.५४
७२	१३५	१.४३
७३	१३६	०.६०
७४	१३७	०.०८
७५	१३८	०.३८
७६	१३९	०.२९
७७	१४०	०.३८
७८	१४१	०.५९
७९	१४२	०.२४
८०	१४३	०.१८
८१	१४४	०.३६
८२	१४५	०.७९
८३	१४६	०.२७
८४	१४७	०.७८
८५	१४८	०.२२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव विठोबाचीवाडी--चालू

८६	१४९	०.२५
८७	१५०	०.०५
८८	१५१	०.०६
८९	१५२	०.१४
९०	१५३	०.३३
९१	१५४	०.१५
९२	१५५	०.०८
९३	१५६	०.०९
९४	१५७	०.२७
९५	१५८	०.१४
९६	१५९	०.११
९७	१६०	०.१०
९८	१६१	०.१०
९९	१६२	०.०५
१००	१६३	०.०५
१०१	१६४	०.४९
१०२	१६५	०.२६
१०३	१६६	०.२३
१०४	१६७	०.३६
१०५	१६८	०.२४
१०६	१६९	०.५०
१०७	१७०	०.४५
१०८	१७१	०.८८
१०९	१७२	०.४९
११०	१७३	०.४९
१११	१७४	०.४६
११२	१७५	१.५८
११३	१७६	०.२९
११४	१७७	०.२४
११५	१७८	०.२२
११६	१७९	०.१३
११७	१८०	०.३४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव विठोबाचीवाडी--चालू

११८	१८१	०.१८
११९	१८२	०.१७
१२०	१८३	०.५०
१२१	१८४	०.१५
१२२	१८५	०.५९
१२३	१८६	०.१९
१२४	१८७	०.१४
१२५	१८८	०.२१
१२६	१८९	०.६१
१२७	१९०	०.४७
१२८	१९१	०.१०
१२९	१९२	०.१०
१३०	१९३	०.६४
१३१	१९४	०.५६
१३२	१९५	०.५६
१३३	१९६	०.१७
१३४	१९७	०.११
१३५	१९८	०.१२
१३६	१९९	०.१३
१३७	२००	०.४८
१३८	२०१	०.६८
१३९	२०२	०.३३
१४०	२०३	०.२१
१४१	२०४	०.२७
१४२	२०५	०.२७
१४३	२०६	१.११
१४४	२०७	०.२७
१४५	२०८	१.२३
१४६	२०९	०.७५
१४७	२१०	०.११
१४८	२११	०.५१
१४९	२१२	०.३८

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव विठोबाचीवाडी--चालू		
१५०	२१३	०.४२
१५१	२१४	०.३६
१५२	२१५	०.५३
१५३	२१६	०.०९
१५४	२१७	०.५२
१५५	२१८	०.४४
१५६	२१९	०.४५
१५७	२२०	०.५६
१५८	२२१	०.५१
एकूण ..	१५८	१०८.५३
गाव तुळसण		
१	२१७ प	०.५०
२	२१८ प	१.२०
३	२१९	२.२४
४	२२०	०.९८
५	२२१	२.१९
६	२२२/१	२.९३
७	२२२	०.१३
८	२२३/१	२.१८
९	२२३/२	०.५०
१०	२२४	०.२०
११	२२५	०.१०
एकूण ..	११	१३.१५
गाव ऑड		
१	४५८	०.१८
२	४५९/अ	६.४५
३	४५९/ब	४.०२
४	४६०	०.२४
५	४६१/१	३.७५
६	४६१/२	१.२१

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
गाव ऑड--चालू		
७	४६२/१	०.०९
८	४६२/२	०.६७
९	४६३	०.७७
१०	४६४/१	०.८९
११	४६४/२	०.८१
१२	४६५	१.३४
१३	४६६/१	०.९७
१४	४६६/२	०.२९
१५	४६७/१	०.१८
१६	४६७/२	१.२०
१७	४६८	०.४३
१८	४६९	०.८५
१९	४७०	०.६०
२०	४७१	१.१५
२१	४७२	०.००
२२	४७३	०.४७
२३	४७४	०.३०
२४	४७५/१	०.३६
२५	४७५/२	०.५७
२६	४७६	०.२७
२७	४७७	०.१६
२८	४७८	०.४१
२९	४७९	०.४१
३०	४८०	०.०८
३१	४८१	१.५९
३२	४८२	०.०२
३३	४८३	०.२३
३४	४८४	०.२७
३५	४८५	०.०८
३६	४८६	०.५४
३७	४८७	०.५८
३८	४८८	०.१५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
	गाव ऑड--चालू			गाव ऑड--चालू	
३९	४८९	०.१६	७१	५४७	०.०६
४०	४९०	०.१४	७२	५४८/१	०.१६
४१	४९१	०.२४	७३	५४८/२	०.३९
४२	४९२	१.८२	७४	५४९	०.१०
४३	४९३	०.११	७५	५५०	०.११
४४	४९४	०.२०	७६	५५१	०.१०
४५	४९५	०.०९	७७	५५२	०.१०
४६	४९६	०.६३	७८	५५३	०.१३
४७	४९७	०.३७	७९	५५४	०.१६
४८	४९८	०.२९	८०	५५५	०.४८
४९	४९९	०.३०	८१	५५६	०.२०
५०	५००	०.०३	८२	५५७	०.२९
५१	५०१	०.८०	८३	५५८	०.१४
५२	५०२	१.६६	८४	५५९	०.७५
५३	५०३	१.६५	८५	५६०	०.३०
५४	५३८	१.१०	८६	५६१	०.२७
५५	५३९	३.३१	८७	५६२/१	०.०४
५६	५४०	०.३९	८८	५६२/२/१	०.२०
५७	५४१/१/१	०.२९	८९	५६२/२/२	०.६१
५८	५४१/२/१	१.९२	९०	५६३	१.५९
५९	५४१/२/२	०.४७	९१	५६४	०.२३
६०	५४२/१	०.०५	९२	५६५	१.७७
६१	५४२/२	०.३६	९३	५६६	०.३१
६२	५४३	२.०१	९४	५६७/१	१.०७
६३	५४४/१	१.१३	९५	५६७/२	०.५९
६४	५४४/२	०.२३	९६	५६८	३.१५
६५	५४४/३	१.१९	९७	५६९	०.२१
६६	५४४/४	०.२९	९८	५७०	०.३७
६७	५४४/५	०.३६	९९	५७१	०.२४
६८	५४४/६	०.३६	१००	५७२	०.२०
६९	५४५	०.४६	१०१	५७३	०.१७
७०	५४६	०.०७	१०२	५७४	०.५७

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव ऑड--चालू			गाव ऑड--चालू		
१०३	५७५	०.४७	१३५	६०१	०.१०
१०४	५७६	०.१५	१३६	६०२	१.५०
१०५	५७७	०.१७	१३७	६०३	०.०३
१०६	५७८	०.४८	१३८	६०४	०.४५
१०७	५७९	०.३९	१३९	६०५/१	०.४५
१०८	५८०/१	०.३८	१४०	६०५/२	०.३०
१०९	५८०/२	०.०३	१४१	६०६	०.६३
११०	५८१	०.३९	१४२	६०७	०.५६
१११	५८२	०.६६	१४३	६०८	१.०८
११२	५८३	१.२१	१४४	६०९	०.२९
११३	५८४	१.२१	१४५	६१०	०.९९
११४	५८५	०.८३	१४६	६११/१	०.३६
११५	५८६	१.०५	१४७	६११/२	०.७३
११६	५८७/१	०.३२	१४८	६१२	०.७९
११७	५८७/२	०.३१	१४९	६१३	१.१०
११८	५८८	०.६७	१५०	६१४	३.२८
११९	५८९	०.७५	१५१	६१५	२.०३
१२०	५९०	१.१३	१५२	६१६	०.०३
१२१	५९१	०.७६	१५३	६१७/१	०.८०
१२२	५९२	०.७८	१५४	६१७/२	०.३६
१२३	५९३	०.८३	१५५	६१८	०.९०
१२४	५९४/१	१.१०	१५६	६१९/१	०.२८
१२५	५९४/२/१	०.४०	१५७	६१९/२	०.४२
१२६	५९४/२/२	०.८१	१५८	६१९/३	०.४९
१२७	५९५	०.८८	१५९	६२०	२.४२
१२८	५९६	०.३७	१६०	६२१	१.००
१२९	५९७	०.३५	१६१	६२२/१	१.४७
१३०	५९८	०.४३	१६२	६२२/२	०.७०
१३१	५९९/१	०.१८	१६३	६२३	०.६१
१३२	५९९/२	०.३६	१६४	६२४/१	१.५३
१३३	६००/१	०.१४	१६५	६२४/२	०.०६
१३४	६००/२	१.२१	१६६	६२४/३	०.८१

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव ऑड--चालू			गाव ऑड--चालू	
१६७	६२५	०.०३	१९९	६५३	१.६५
१६८	६२६	०.९९	२००	६५४	०.०७
१६९	६२७	०.५४	२०१	६५५	०.२६
१७०	६२८/१	०.०६	२०२	६५६	०.०४
१७१	६२८/२	०.५७	२०३	६५७	०.७०
१७२	६२९	०.०५	२०४	६५८	०.४१
१७३	६३०	०.१०	२०५	६५९	०.१७
१७४	६३१	०.२२	२०६	६६०	०.१९
१७५	६३२	०.२०	२०७	६६१	०.१०
१७६	६३३	०.१०	२०८	६६२	०.१८
१७७	६३४	०.०६	२०९	६६३	०.४०
१७८	६३५	०.३९	२१०	६६४	०.१०
१७९	६३६	०.१४	२११	६६५	०.७४
१८०	६३७/१	०.०५	२१२	६६६	०.४०
१८१	६३७/२	०.३५	२१३	६६७	०.५४
१८२	६३८	०.२६	२१४	६६८	०.६७
१८३	६३९	०.१६	२१५	६६९/१	०.४५
१८४	६४०	०.२६	२१६	६६९/२	०.२२
१८५	६४१	०.०७	२१७	६७०/१	०.३०
१८६	६४२	०.१३	२१८	६७०/२	०.११
१८७	६४३	०.२७	२१९	६७१	०.४२
१८८	६४४/१	०.२६	२२०	६७२	०.५०
१८९	६४४/२	०.३७	२२१	६७३	०.०७
१९०	६४५	०.२४	२२२	६७४	०.०७
१९१	६४६/१	०.१३	२२३	६७५	१.१३
१९२	६४६/२	०.३६	२२४	६७६	०.१८
१९३	६४७	०.२३	२२५	६७७	०.२०
१९४	६४८	०.२५	२२६	६७८	०.०२
१९५	६४९	०.५३	२२७	६७९	०.०५
१९६	६५०	१.०२	२२८	६८०	०.२०
१९७	६५१	०.४४	२२९	६८१	०.३७
१९८	६५२	०.२९	२३०	६८२	१.९२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव ऑड--चालू

२३१	६८३	०.५७
२३२	६८४	०.७७
२३३	६८५	३.६१
२३४	६८६	०.८५
२३५	६८७	०.८२
२३६	६८८	०.१७
२३७	६८९	०.१७
२३८	६९०	२.०२
२३९	६९१	१.६७
२४०	६९२	०.२१
२४१	६९३	०.८०
२४२	६९४	०.०९
२४३	६९५	२.५७
२४४	६९६	०.५३
२४५	६९८	०.५०
२४६	७००/१	०.३२
२४७	७००/२	०.८१
२४८	७०१	१.९८
२४९	७०२/१	०.१२
२५०	७०२/२	०.०१
२५१	७०२/३	०.४२
२५२	७०३	०.४३
२५३	७०४	२.७५
२५४	७०५/१	१.१३
२५५	७०५/२	०.३०
२५६	७०६	०.१३
२५७	७०७	०.२८
२५८	७०८	०.२३
२५९	७०९	०.३०
२६०	७१०	०.२६
२६१	७११	०.१४
२६२	७१२	०.२०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	अ. क्र.
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव ऑड--चालू

२६३	७१३/१	०.२३
२६४	७१३/२	०.२३
२६५	७१४/१	०.१३
२६६	७१४/२	०.८१
२६७	७१५	१.६१
२६८	७१६	०.८१
२६९	७१७	०.७९
२७०	७१८	०.८३
२७१	७१९/१	०.६७
२७२	७१९/२	०.०५
२७३	७२०	०.२६
२७४	७२१	०.२५
२७५	७२२	०.२५
२७६	७२३	०.२९
२७७	७२४	०.३१
२७८	७२५/१	०.४०
२७९	७२५/२	०.२१
२८०	७२६	१.५७
२८१	७२७	३.३१
२८२	७२८/१	०.३०
२८३	७२८/२	०.२०
२८४	७२९	०.२४
२८५	७३०/१	०.१८
२८६	७३०/२	०.६१
२८७	७३१	०.३१
२८८	७३२	०.६०
२८९	७३३	०.२०
२९०	७३६	३.२७
२९१	७३७	६.३९
२९२	७३८	०.७६
२९३	७३९	०.१२
२९४	७४०	०.११

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३	१	२	३
	गाव ऑड--चालू			गाव ऑड--चालू	
२९५	७४१/१	०.२८	३२७	७६८/२	०.१०
२९६	७४१/२	०.०८	३२८	७६९	०.०५
२९७	७४२	०.४५	३२९	७७०	१.४४
२९८	७४३	०.३४	३३०	७७१	०.०५
२९९	७४४	०.२५	३३१	७७३	०.१३
३००	७४५	०.५३	३३२	७७४	०.५६
३०१	७४६	०.३२	३३३	७७५	०.२४
३०२	७४७	०.३१	३३४	७७६	०.९०
३०३	७४८	०.२४	३३५	७७७	०.४५
३०४	७४९	०.२२	३३६	७७८	०.५९
३०५	७५०	०.२०	३३७	७७९/१	०.०९
३०६	७५१	१.३८	३३८	७७९/२	०.५६
३०७	७५२/१	०.५९	३३९	७८०	०.८५
३०८	७५२/२	०.५८	३४०	७८१/१	०.६९
३०९	७५३	०.५०	३४१	७८२	०.४५
३१०	७५४	०.०७	३४२	७८३	०.२०
३११	७५५	०.०८	३४३	७८४	०.१५
३१२	७५६	०.३१	३४४	७८५	०.१२
३१३	७५७	०.२९	३४५	७८६	०.२२
३१४	७५८	०.४१	३४६	७८७	१.६७
३१५	७५९/१	०.२४	३४७	७८८	०.७४
३१६	७५९/२	१.६३	३४८	७८९	०.२४
३१७	७६०	०.१०	३४९	७९०	१.०४
३१८	७६१	०.२०	३५०	७९१	०.२०
३१९	७६२	०.२७	३५१	७९२	०.२३
३२०	७६३	०.२६	३५२	७९३	०.१७
३२१	७६४	०.४३	३५३	७९४	०.३७
३२२	७६५	०.८९	३५४	७९५	०.३६
३२३	७६६	०.३६	३५५	७९६	०.३३
३२४	७६७/१	०.१०	३५६	७९७	०.३३
३२५	७६७/२	०.८१	३५७	७९८	०.३४
३२६	७६८/१	०.०६	३५८	७९९	१.४४

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर	१	२	३ (सीसीए) हेक्टर
गाव ऑड--चालू			गाव ऑड--चालू		
३५९	८००/१	१.५८	३९१	८६१	०.४०
३६०	८००/२	१.५७	३९२	८६२	०.१४
३६१	८०१	६.०४	३९३	८६३	०.४४
३६२	८०२/१	३.२४	३९४	८६४	०.३७
३६३	८०२/२	०.३०	३९५	८६५	०.०५
३६४	८०४	१.२०	३९६	८६६	०.३९
३६५	८०५	०.००	३९७	८६७	२.०३
३६६	८०६	५.१३	३९८	८६८	०.२९
३६७	८३७	०.७५	३९९	८६९	०.१८
३६८	८३८	०.०५	४००	८७०	०.३७
३६९	८३९	०.०५	४०१	८७१	०.२८
३७०	८४०	०.०६	४०२	८७२	०.५१
३७१	८४१	०.२६	४०३	८७३	०.१९
३७२	८४२	०.३४	४०४	८७४	०.१७
३७३	८४३	०.९०	४०५	८७५	०.२४
३७४	८४४	०.७५	४०६	८७६	०.२५
३७५	८४५	०.४८	४०७	८७७	०.४४
३७६	८४६	०.७३	४०८	८७८	०.१६
३७७	८४७	०.७०	४०९	८७९	०.०५
३७८	८४८	१.०४	४१०	८८०/१	०.१०
३७९	८४९	०.०३	४११	८८०/२	०.०४
३८०	८५०	१.२१	४१२	८८१	०.१८
३८१	८५१	०.३४	४१३	८८२	०.३९
३८२	८५२	०.४४	४१४	८८३	०.६७
३८३	८५३	१.६३	४१५	८८४	०.८८
३८४	८५४	७.७५	४१६	८८५	१.६७
३८५	८५५	०.७२	४१७	८८६	०.३७
३८६	८५६	०.२२	४१८	८८७/१	१.१५
३८७	८५७	०.०६	४१९	८८७/२	०.४९
३८८	८५८	०.३५	४२०	८८८	१.७३
३८९	८५९	१.१५	४२१	८८९	१.१५
३९०	८६०	०.४०	४२२	८९०	१.५९

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
	गाव ऑड--चालू	
४२३	८९०/२/१	०.३०
४२४	८९१/१	०.५३
४२५	८९१/२	०.०३
४२६	८९१/३	०.४०
४२७	८९२	०.४५
४२८	८९३	०.६७
४२९	८९४/१	०.४६
४३०	८९४/२	१.२२
४३१	८९८	८.१३
४३२	८९९	९.२७
४३३	९५१	०.०४
४३४	९५२	०.०३
४३५	९५३	०.११
४३६	९५४	०.७६
४३७	९५५	०.४५
४३८	९५६	०.३३
४३९	९५७	०.४८
४४०	९५९	०.९४
४४१	९६०	१.२६
४४२	९६१	०.०३
४४३	९६२	०.४७
४४४	९६३/१	०.०१
४४५	९६३/२	१.५२
४४६	९६४	०.१२
४४७	९६५	०.४२
४४८	९६६	०.३६
४४९	९६७	०.१३
४५०	९६८	०.३६
४५१	९६९	०.०८
४५२	९७०	१.०५
४५३	९७१	०.०९
४५४	९७२	०.०८

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर
	गाव ऑड--चालू	
४५५	९७३	०.१०
४५६	९७४	०.१३
४५७	९७५	१.९५
४५८	९७६	२.४१
४५९	९७७	०.९३
४६०	९७८	०.८५
४६१	९७९	०.५७
४६२	९८०	१.०५
४६३	९८१	०.२२
४६४	९८२	०.५२
४६५	९८३	०.३८
४६६	९८४/१	१.१६
४६७	९८४/२	०.८०
एकूण ..		४६७ ३१५.८४
गावनिहाय क्षेत्र		
गाव	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)
कालवा : डावा कालवा		
ओडोशी	५२	७३.९८
थोरातमळा	९९	९४.९३
विठोबाचीवाडी	१५८	१०८.५३
तुळसण	४११	१३.१५
ओड	४६७	३१५.८४
एकूण	११८७	६०६.४३
इंजि. राजन यमनप्पा रेड्डीयार,		
कार्यकारी अभियंता,		
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग,		
ओगलेवाडी (कराड), जिल्हा सातारा.		
ओगलेवाडी, ५ ऑक्टोबर २०१८.		

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक टेंडरिप्रव्यवि/प्रशा-२/४९२१(३)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigaion Project Management Division, Oglewadi (Karad) hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circl, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division, Oglewadi (Karad)

Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division Karad

Name of the Project : Yeoti Mhasoli Medium  
Project

Area Notified : 606.43 Ha. (CCA)

No. of Villages : 5-Ondoshi, Thoratmala,  
Vithobachiwadi, Tulsan, Ond, taluka Karad,  
district Satara

Description of area notified : Command of  
DOR No. 13 and Dy. No. 1 on Main Canal, Ch.  
11105 mtrs. to Ch. 12055 mtrs. of Yeoti  
Mhasoli Medium Project

Name and Address of W.U.A. (Existing/Proposed) : Proposed W.U.A. No. 3, Ond, taluka Karad, district Satara

**Details of Area Notified**

**District Satara, taluka Karad**

Name of Villages	Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3 (Ha.)
Ondoshi	52	73.98
Thoratmala	99	94.93
Vithobachiwadi	158	108.53
Tulsan	411	13.15
Ond	467	315.84
<b>Grand Total</b>	<b>1187</b>	<b>606.43</b>

**Schedule-B**

**District Satara taluka Karad**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3 (CCA) H. A.

**Village Ondoshi**

1	43/1	0.48
2	43/2	0.30
3	44/1	0.50
4	44/2/1	0.39
5	44/2	0.81
6	44/2/2	0.72
7	44/2/3	1.21
8	44/3	1.07
9	45	0.25
10	46	0.21
11	47	0.45
12	48	0.17
13	49	0.14
14	50	0.16
15	51	0.35
16	52/1	0.36
17	52/2	0.06
18	53	2.37
19	54	5.93

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ondoshi--contd.</b>		
20	55/1	9.84
21	55/2	1.64
22	56	7.07
23	57	1.61
24	58/1	0.46
25	58/2	0.79
26	59/1	1.87
27	59/2	0.12
28	60	1.13
29	61	1.62
30	62	0.02
31	63/1	1.20
32	63/2	0.52
33	64	0.21
34	65	0.56
35	66	0.14
36	67	1.16
37	68	0.11
38	69	1.61
39	70	1.38
40	71	0.07
41	72	1.63
42	74	3.46
43	75	1.12
44	76	3.49
45	77	0.79
46	78	1.11
47	79	1.42
48	80/1	9.31
49	80/2	0.73
50	81P	0.80
51	83	0.86
52	84	0.20
<b>Total ..</b>	<b>52</b>	<b>73.98</b>
<b>Village Thoratmala</b>		
1	119	9.37
2	120	6.03

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
3	121	4.54
4	122/1	4.83
5	122/2	0.13
6	123/1	1.32
7	123/2	0.81
8	124	4.00
9	125	0.70
10	126	0.25
11	127	0.29
12	128	0.51
13	129	0.25
14	130	0.15
15	131	0.14
16	132	0.43
17	133	0.28
18	134	1.04
19	135	0.71
20	136	1.05
21	137	0.89
22	138	0.83
23	139/1	0.81
24	139/2	0.17
25	140/1	9.47
26	140/2	0.46
27	141	0.20
28	142	0.66
29	143	0.73
30	144	0.02
31	145	0.53
32	146	0.23
33	147	0.15
34	148	0.22
35	149	0.35
36	150	0.33
37	151	0.00
38	152	0.57
39	153	0.63
40	154	0.32

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
41	155	0.53
42	156	0.15
43	157/1	0.35
44	157/2	0.32
45	158	0.38
46	159	0.24
47	160	0.39
48	161	0.12
49	162	0.11
50	163	0.14
51	164	0.13
52	165	0.09
53	166	0.02
54	167	0.04
55	168	0.08
56	169	0.28
57	170	0.43
58	283	0.09
59	284	0.24
60	285	0.26
61	286	0.61
62	287	0.41
63	288	0.10
64	289	0.14
65	290	0.43
66	291	0.51
67	292	0.40
68	293	0.41
69	294	0.36
70	295	0.40
71	296	0.61
72	297	0.99
73	298/1	0.87
74	298/2	0.07
75	299	2.53
76	300/1	0.89
77	300/2	0.77
78	301	1.42

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
79	302/1	0.39
80	302/2	1.68
81	303	5.94
82	303/2	1.66
83	303/2/1	0.76
84	303/2/2	1.40
85	304	3.70
86	305	1.11
87	306	0.56
88	307	0.30
89	308	0.32
90	309	1.40
91	310	1.76
92	311	0.85
93	312	0.27
94	313	0.27
95	314	0.25
96	315	0.64
97	316	0.41
98	317	0.40
99	318	0.15
<b>Total ..</b>		<b>99 94.93</b>
<b>Village Vithobachiwadi</b>		
1	42	0.95
2	43	1.20
3	46	0.54
4	47	4.39
5	48	3.20
6	49/1	7.98
7	49/2/1	0.96
8	50	1.76
9	51	4.27
10	52	2.87
11	53	2.49
12	54	1.06
13	55/1	0.78
14	55/2	0.29

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
15	56	0.04
16	57	1.63
17	58	0.43
18	59	0.72
19	60	0.69
20	61	10.77
21	62/1	5.15
22	62/2	1.21
23	63	0.30
24	64	0.29
25	65	0.48
26	66	0.26
27	67	0.24
28	68	0.26
29	69	0.27
30	70	0.33
31	71	5.86
32	72	0.28
33	73	0.26
34	74	0.19
35	75	0.06
36	76	0.17
37	77	0.48
38	78	1.03
39	79	0.74
40	80	2.02
41	81	0.31
42	82	0.33
43	83	0.06
44	84	0.25
45	85	0.15
46	107	0.22
47	108	0.16
48	109	0.39
49	110	1.48
50	111	1.37
51	112	0.30
52	113	0.52

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
53	114	0.02
54	115	0.24
55	116	0.17
56	117	0.33
57	118	0.10
58	119	0.11
59	120	0.11
60	121	0.04
61	122	0.04
62	123+124	0.05
63	125+126	0.23
64	127	0.10
65	128	0.73
66	129	0.14
67	130	0.17
68	131	0.10
69	132	0.20
70	133	0.28
71	134	0.54
72	135	1.43
73	136	0.60
74	137	0.08
75	138	0.38
76	139	0.29
77	140	0.38
78	141	0.59
79	142	0.24
80	143	0.18
81	144	0.36
82	145	0.79
83	146	0.27
84	147	0.78
85	148	0.22
86	149	0.25
87	150	0.05
88	151	0.06
89	152	0.14
90	153	0.33

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
91	154	0.15
92	155	0.08
93	156	0.09
94	157	0.27
95	158	0.14
96	159	0.11
97	160	0.10
98	161	0.10
99	162	0.05
100	163	0.05
101	164	0.49
102	165	0.26
103	166	0.23
104	167	0.36
105	168	0.24
106	169	0.50
107	170	0.45
108	171	0.88
109	172	0.49
110	173	0.49
111	174	0.46
112	175	1.58
113	176	0.29
114	177	0.24
115	178	0.22
116	179	0.13
117	180	0.34
118	181	0.18
119	182	0.17
120	183	0.50
121	184	0.15
122	185	0.59
123	186	0.19
124	187	0.14
125	188	0.21
126	189	0.61
127	190	0.47
128	191	0.10

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Vithobachiwadi--contd.</b>		
129	192	0.10
130	193	0.64
131	194	0.56
132	195	0.56
133	196	0.17
134	197	0.11
135	198	0.12
136	199	0.13
137	200	0.48
138	201	0.68
139	202	0.33
140	203	0.21
141	204	0.27
142	205	0.27
143	206	1.11
144	207	0.27
145	208	1.23
146	209	0.75
147	210	0.11
148	211	0.51
149	212	0.38
150	213	0.42
151	214	0.36
152	215	0.53
153	216	0.09
154	217	0.52
155	218	0.44
156	219	0.45
157	220	0.56
158	221	0.51
<b>Total ..</b>		<b>158 108.53</b>
<b>Village Tulsan</b>		
1	217p	0.50
2	218P	1.20
3	219	2.24
4	220	0.98
5	221	2.19

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Tulsan--contd.</b>		
6	222/1	2.93
7	222	0.13
8	223/1	2.18
9	223/2	0.50
10	224	0.20
11	225	0.10
<b>Total ..</b>	<b>11</b>	<b>13.15</b>
<b>Village Ond</b>		
1	458	0.18
2	459/a	6.45
3	459/b	4.02
4	460	0.24
5	461/1	3.75
6	461/2	1.21
7	462/1	0.09
8	462/2	0.67
9	463	0.77
10	464/1	0.89
11	464/2	0.81
12	465	1.34
13	466/1	0.97
14	466/2	0.29
15	467/1	0.18
16	467/2	1.20
17	468	0.43
18	469	0.85
19	470	0.60
20	471	1.15
21	472	0.00
22	473	0.47
23	474	0.30
24	475/1	0.36
25	475/2	0.57
26	476	0.27
27	477	0.16
28	478	0.41
29	479	0.41

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
30	480	0.08
31	481	1.59
32	482	0.02
33	483	0.23
34	484	0.27
35	485	0.08
36	486	0.54
37	487	0.58
38	488	0.15
39	489	0.16
40	490	0.14
41	491	0.24
42	492	1.82
43	493	0.11
44	494	0.20
45	495	0.09
46	496	0.63
47	497	0.37
48	498	0.29
49	499	0.30
50	500	0.03
51	501	0.80
52	502	1.66
53	503	1.65
54	538	1.10
55	539	3.31
56	540	0.39
57	541/1/1	0.29
58	541/2/1	1.92
59	541/2/2	0.47
60	542/1	0.05
61	542/2	0.36
62	543	2.01
63	544/1	1.13
64	544/2	0.23
65	544/3	1.19
66	544/4	0.29
67	544/5	0.36

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
68	544/6	0.36
69	545	0.46
70	546	0.07
71	547	0.06
72	548/1	0.16
73	548/2	0.39
74	549	0.10
75	550	0.11
76	551	0.10
77	552	0.10
78	553	0.13
79	554	0.16
80	555	0.48
81	556	0.20
82	557	0.29
83	558	0.14
84	559	0.75
85	560	0.30
86	561	0.27
87	562/1	0.04
88	562/2/1	0.20
89	562/2/2	0.61
90	563	1.59
91	564	0.23
92	565	1.77
93	566	0.31
94	567/1	1.07
95	567/2	0.59
96	568	3.15
97	569	0.21
98	570	0.37
99	571	0.24
100	572	0.20
101	573	0.17
102	574	0.57
103	575	0.47
104	576	0.15
105	577	0.17

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
106	578	0.48
107	579	0.39
108	580/1	0.38
109	580/2	0.03
110	581	0.39
111	582	0.66
112	583	1.21
113	584	1.21
114	585	0.83
115	586	1.05
116	587/1	0.32
117	587/2	0.31
118	588	0.67
119	589	0.75
120	590	1.13
121	591	0.76
122	592	0.78
123	593	0.83
124	594/1	1.10
125	594/2/1	0.40
126	594/2/2	0.81
127	595	0.88
128	596	0.37
129	597	0.35
130	598	0.43
131	599/1	0.18
132	599/2	0.36
133	600/1	0.14
134	600/2	1.21
135	601	0.10
136	602	1.50
137	603	0.03
138	604	0.45
139	605/1	0.45
140	605/2	0.30
141	606	0.63
142	607	0.56
143	608	1.08

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Ond-contd.**

144	609	0.29
145	610	0.99
146	611/1	0.36
147	611/2	0.73
148	612	0.79
149	613	1.10
150	614	3.28
151	615	2.03
152	616	0.03
153	617/1	0.80
154	617/2	0.36
155	618	0.90
156	619/1	0.28
157	619/2	0.42
158	619/3	0.49
159	620	2.42
160	621	1.00
161	622/1	1.47
162	622/2	0.70
163	623	0.61
164	624/1	1.53
165	624/2	0.06
166	624/3	0.81
167	625	0.03
168	626	0.99
169	627	0.54
170	628/1	0.06
171	628/2	0.57
172	629	0.05
173	630	0.10
174	631	0.22
175	632	0.20
176	633	0.10
177	634	0.06
178	635	0.39
179	636	0.14
180	637/1	0.05
181	637/2	0.35

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Ond-contd.**

182	638	0.26
183	639	0.16
184	640	0.26
185	641	0.07
186	642	0.13
187	643	0.27
188	644/1	0.26
189	644/2	0.37
190	645	0.24
191	646/1	0.13
192	646/2	0.36
193	647	0.23
194	648	0.25
195	649	0.53
196	650	1.02
197	651	0.44
198	652	0.29
199	653	1.65
200	654	0.07
201	655	0.26
202	656	0.04
203	657	0.70
204	658	0.41
205	659	0.17
206	660	0.19
207	661	0.10
208	662	0.18
209	663	0.40
210	664	0.10
211	665	0.74
212	666	0.40
213	667	0.54
214	668	0.67
215	669/1	0.45
216	669/2	0.22
217	670/1	0.30
218	670/2	0.11
219	671	0.42

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
220	672	0.50
221	673	0.07
222	674	0.07
223	675	1.13
224	676	0.18
225	677	0.20
226	678	0.02
227	679	0.05
228	680	0.20
229	681	0.37
230	682	1.92
231	683	0.57
232	684	0.77
233	685	3.61
234	686	0.85
235	687	0.82
236	688	0.17
237	689	0.17
238	690	2.02
239	691	1.67
240	692	0.21
241	693	0.80
242	694	0.09
243	695	2.57
244	696	0.53
245	698	0.50
246	700/1	0.32
247	700/2	0.81
248	701	1.98
249	702/1	0.12
250	702/2	0.01
251	702/3	0.42
252	703	0.43
253	704	2.75
254	705/1	1.13
255	705/2	0.30
256	706	0.13
257	707	0.28

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
258	708	0.23
259	709	0.30
260	710	0.26
261	711	0.14
262	712	0.20
263	713/1	0.23
264	713/2	0.23
265	714/1	0.13
266	714/2	0.81
267	715	1.61
268	716	0.81
269	717	0.79
270	718	0.83
271	719/1	0.67
272	719/2	0.05
273	720	0.26
274	721	0.25
275	722	0.25
276	723	0.29
277	724	0.31
278	725/1	0.40
279	725/2	0.21
280	726	1.57
281	727	3.31
282	728/1	0.30
283	728/2	0.20
284	729	0.24
285	730/1	0.18
286	730/2	0.61
287	731	0.31
288	732	0.60
289	733	0.20
290	736	3.27
291	737	6.39
292	738	0.76
293	739	0.12
294	740	0.11
295	741/1	0.28

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond-contd.</b>		
296	741/2	0.08
297	742	0.45
298	743	0.34
299	744	0.25
300	745	0.53
301	746	0.32
302	747	0.31
303	748	0.24
304	749	0.22
305	750	0.20
306	751	1.38
307	752/1	0.59
308	752/2	0.58
309	753	0.50
310	754	0.07
311	755	0.08
312	756	0.31
313	757	0.29
314	758	0.41
315	759/1	0.24
316	759/2	1.63
317	760	0.10
318	761	0.20
319	762	0.27
320	763	0.26
321	764	0.43
322	765	0.89
323	766	0.36
324	767/1	0.10
325	767/2	0.81
326	768/1	0.06
327	768/2	0.10
328	769	0.05
329	770	1.44
330	771	0.05
331	773	0.13
332	774	0.56
333	775	0.24

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond-contd.</b>		
334	776	0.90
335	777	0.45
336	778	0.59
337	779/1	0.09
338	779/2	0.56
339	780	0.85
340	781/1	0.69
341	782	0.45
342	783	0.20
343	784	0.15
344	785	0.12
345	786	0.22
346	787	1.67
347	788	0.74
348	789	0.24
349	790	1.04
350	791	0.20
351	792	0.23
352	793	0.17
353	794	0.37
354	795	0.36
355	796	0.33
356	797	0.33
357	798	0.34
358	799	1.44
359	800/1	1.58
360	800/2	1.57
361	801	6.04
362	802/1	3.24
363	802/2	0.30
364	804	1.20
365	805	0.00
366	806	5.13
367	837	0.75
368	838	0.05
369	839	0.05
370	840	0.06
371	841	0.26

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
372	842	0.34
373	843	0.90
374	844	0.75
375	845	0.48
376	846	0.73
377	847	0.70
378	848	1.04
379	849	0.03
380	850	1.21
381	851	0.34
382	852	0.44
383	853	1.63
384	854	7.75
385	855	0.72
386	856	0.22
387	857	0.06
388	858	0.35
389	859	1.15
390	860	0.40
391	861	0.40
392	862	0.14
393	863	0.44
394	864	0.37
395	865	0.05
396	866	0.39
397	867	2.03
398	868	0.29
399	869	0.18
400	870	0.37
401	871	0.28
402	872	0.51
403	873	0.19
404	874	0.17
405	875	0.24
406	876	0.25
407	877	0.44
408	878	0.16
409	879	0.05
410	880/1	0.10
411	880/2	0.04

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ond--contd.</b>		
412	881	0.18
413	882	0.39
414	883	0.67
415	884	0.88
416	885	1.67
417	886	0.37
418	887/1	1.15
419	887/2	0.49
420	888	1.73
421	889	1.15
422	890	1.59
423	890/2/1	0.30
424	891/1	0.53
425	891/2	0.03
426	891/3	0.40
427	892	0.45
428	893	0.67
429	894/1	0.46
430	894/2	1.22
431	898	8.13
432	899	9.27
433	951	0.04
434	952	0.03
435	953	0.11
436	954	0.76
437	955	0.45
438	956	0.33
439	957	0.48
440	959	0.94
441	960	1.26
442	961	0.03
443	962	0.47
444	963/1	0.01
445	963/2	1.52
446	964	0.12
447	965	0.42
448	966	0.36
449	967	0.13
450	968	0.36
451	969	0.08

**Schedule-B.-contd.**

**अधिसूचना ३**

Sr. No.	Delineated Area Gat No.	Area 3 (CCA) H. A.
1	2	3

**Village Ond-contd.**

452	970	1.05
453	971	0.09
454	972	0.08
455	973	0.10
456	974	0.13
457	975	1.95
458	976	2.41
459	977	0.93
460	978	0.85
461	979	0.57
462	980	1.05
463	981	0.22
464	982	0.52
465	983	0.38
466	984/1	1.16
467	984/2	0.80
<b>Total ..</b>	<b>467</b>	<b>315.84</b>

**Villagewise Abstract**

Village 1	Gat Nos. 2	Ares 3 (CCA)
<b>Canal : L.B.C.</b>		
Ondoshi	52	73.98
Thoratmala	99	94.93
Vithobachiwadi	158	108.53
Tulsan	411	13.15
Ond	467	315.84
<b>Total</b>	<b>1187</b>	<b>606.43</b>

**Engr. RAJAN Y. REDDIYAR,**

Executive Engineer,  
Tembhu Lift Irrigation and Management  
Division, Ogalewadi (Karad),  
District Satara.

Ogalewadi, 5th October 2018.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, २००५  
(पाहा कायद्याचे कलम ५.०, ६.०, ७.०)  
(पाहा नियम क्रमांक ३.०)

क्रमांक टेंडर्सिप्रव्यवि/प्रशा-२/४९२१ (४)/२०१८. — ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५.०, ६.०, ७.० व नियम क्रमांक ३.० नुसार असा निर्णय झाला आहे की, पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोईच्या दृष्टीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता, टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी (कराड) खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थांचे अद्ययावत नकाशांच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि/किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, सिंचन शाखा, उपविभागीय व विभागीय कार्यालय आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सूचना फलकावर माहितीसाठी प्रसिद्ध करित आहे ;

मी, इंजिनिअर राजन यमनप्पा रेड्डीयार, कार्यकारी अभियंता असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणातर्फे कोणाही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांच्या जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-२००५ या खाली येणाऱ्या जमिनीच्या सर्व धारकांवर व भोगवटाधारकांवर पाणीवापर संस्थेमार्फत पाणीपुरवठा घेणे बंधनकारक असेल.

या प्रकटनामुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस हे प्रकटन महाराष्ट्र शासन राजपत्रात जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांचेकडे अपील दाखल करता येईल.

**अनुसूची-अ**

विभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग  
ओगलेवाडी (कराड)

उपविभाग : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग,  
कराड

प्रकल्पाचे नाव : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प

अधिसूचित केलेले क्षेत्र : ३८०.०६ हे. (सी.सी.ए.)

अधिसूचित क्षेत्राचा तपशील : येवती म्हासोळी मध्यम प्रकल्प मुख्य कालवा सा. क्र. १२०५५ मीटर ते शेवट वरील सरळ विमोचक क्रमांक १४ व मायनर नंबर १५ वरील लाभक्षेत्रामधील पाणीवापर संस्था क्रमांक ४, क्षेत्र ३८०.०६ हे. (सी.सी.ए.)

गावांची संख्या : ३-ओडोशी, पाटीलमळा, थोरातमळा, तालुका कराड, जिल्हा सातारा

पाणीवापर संस्थेचे नाव व पत्ता (कार्यान्वित/प्रस्तावित) :  
पाणीवापर संस्था क्रमांक ४, थोरातमळा, तालुका कराड,  
जिल्हा सातारा

अधिसूचित क्षेत्राचा तपशील

जिल्हा सातारा, तालुका कराड

गाव	अधिसूचित केलेले क्षेत्र (अनुसूची 'ब' प्रमाणे)	
	गट संख्या	क्षेत्र
१	२	३
		हे. आर
ओडोशी	६९	५०.५०
पाटीलमळा	२६०	११३.२२
थोरातमळा	४६९	२१६.३४
एकूण	७९८	३८०.०६

अनुसूची-ब

जिल्हा सातारा, तालुका कराड

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव ओडोशी

१	१	०.२३
२	२	०.२३
३	३	०.४०
४	४	१.६०
५	५	०.२५
६	६	१.१५
७	७	१.५०
८	८	१.२५
९	९	१.७५
१०	१०	०.७३
११	११	०.६६
१२	१२	०.१३
१३	१३	०.७०
१४	१४	१.१३
१५	१५	०.४१
१६	१६	०.३९
१७	१७	०.१९
१८	१८	०.२३
१९	१९	०.१५
२०	२०	०.५२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव ओडोशी--चालू

२१	२१	०.५०
२२	२२	०.३७
२३	२३	०.३७
२४	२४	०.८३
२५	२५	०.६२
२६	२६	०.५५
२७	२७	०.५१
२८	२८	०.९८
२९	२९/१	१.४२
३०	२९/२	०.८१
३१	३०	३.२८
३२	३१	०.२५
३३	३२	०.४५
३४	३३	०.१८
३५	३४	०.१९
३६	३५/१	०.०१
३७	३५/२	०.४०
३८	३६	०.५५
३९	३७	१.३२
४०	३८	१.८४
४१	३९	०.५३
४२	४०/१	०.४१
४३	४०/ब	०.४६
४४	४०/ब/१	०.६१
४५	४०/ब/२	१.००
४६	४०/ब/३	०.४०
४७	४०/ब/४	०.४०
४८	४०/ब/५	०.७८
४९	४१	०.७८
५०	४२	१.४१
५१	७२	०.२०
५२	७३	०.८४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	

गाव ओंडोशी--चालू

५३	७४	०.१०
५४	८८	१.५०
५५	८९/१	०.३५
५६	८९/२	०.४१
५७	८९/२/२	०.६०
५८	९०	३.१६
५९	९१	०.४२
६०	९२	०.४१
६१	९३	०.४१
६२	९४	०.३०
६३	९५	१.८५
६४	९६/१	१.४९
६५	९६/२/१	०.६१
६६	९६/२/२	०.५४
६७	९७	०.२८
६८	९९/१	०.०१
६९	९९/१	०.०१
६९	९९/२	१.२१

एकूण .. ६९ ५०.५०

गाव पाटीलमळा

१	१	०.०४
२	२	०.०४
३	३	०.९८
४	४	१.३०
५	५/१	०.३४
६	५/२	०.३१
७	६	०.०४
८	७	०.२६
९	८	०.२२
१०	९	०.२२
११	१०	०.१५

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	

गाव पाटीलमळा--चालू

१२	११	०.१२
१३	१२	०.४७
१४	१३	०.०२
१५	१४	०.०७
१६	१५	०.३२
१७	१६	०.१५
१८	१७	०.५६
१९	१८/१	०.५७
२०	१८/२	०.२३
२१	१९	०.२९
२२	२०	०.२५
२३	२१	०.४७
२४	२२	०.०६
२५	२३	०.३७
२६	२४	०.२७
२७	२५/१	०.१४
२८	२५/२	०.६३
२९	२६	०.३१
३०	२७	०.२९
३१	२८	१.६८
३२	२९	०.९२
३३	३०	०.७९
३४	३१	०.०४
३५	३२	०.२६
३६	३३	०.२७
३७	३४	०.८६
३८	३५	०.६४
३९	३६	०.५४
४०	३७	०.६२
४१	३८	०.२७
४२	३९	०.३१
४३	४०	०.४४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव पाटीलमळा--चालू

४४	४१	१.८९
४५	४२	०.२७
४६	४३	०.३०
४७	४४	०.७२
४८	४५	०.२४
४९	४६	०.९१
५०	४७	१.८१
५१	४८	२.६५
५२	४९	०.३९
५३	५०	१.६४
५४	५१/१	०.९५
५५	५१/२/१	०.६१
५६	५१/२/२	०.२०
५७	५२	१.३३
५८	५३	०.४६
५९	५४	०.२९
६०	५५	०.७३
६१	५६	०.३७
६२	५७	०.५५
६३	५८	०.६४
६४	५९/१	०.३५
६५	५९/२	०.५०
६६	६०	०.१०
६७	६१	०.११
६८	६२	०.२६
६९	६३/१	०.८८
७०	६३/२	०.३७
७१	६४	०.२८
७२	६५	०.३७
७३	६६	०.३०
७४	६७	०.४६
७५	६८	०.७४

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव पाटीलमळा--चालू

७६	६९	०.२९
७७	७०	०.३५
७८	७१/१	०.१३
७९	७१/२	०.३४
८०	७२	०.१३
८१	७३	०.४५
८२	७४	०.४२
८३	७५	०.३६
८४	७६	०.३६
८५	७७/१	०.५८
८६	७७/२	०.१७
८७	७८	०.७४
८८	७९	०.६०
८९	८०	०.३३
९०	८१	०.१४
९१	८२	०.१९
९२	८३	०.६५
९३	८४	०.२९
९४	८५	०.२६
९५	८६	०.४०
९६	८७/१	२.६०
९७	८७/२	०.२६
९८	८७/२/१	०.४०
९९	८८	०.४१
१००	८९	०.२५
१०१	९०	०.८०
१०२	९१	०.०७
१०३	९२	०.३१
१०४	९३	०.१९
१०५	९४	०.०३
१०६	९५	०.१३
१०७	९६	०.१३

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव पाटीलमळा--चालू

१०८	९७	०.२७
१०९	९८	०.२१
११०	९९	०.३१
१११	१००	०.१९
११२	१०१	०.२१
११३	१०२	०.७७
११४	१०३	०.७२
११५	१०४	०.०७
११६	१०५	०.११
११७	१०६	०.४४
११८	१०७	०.१५
११९	१०८	०.१७
१२०	१०९	०.२८
१२१	११०	०.७२
१२२	१११	०.०२
१२३	११२	०.२२
१२४	११३	०.१५
१२५	११४	०.३०
१२६	११५	०.२४
१२७	११६	०.२९
१२८	११७	०.२७
१२९	११८	०.२६
१३०	११९	०.२७
१३१	१२०	०.१०
१३२	१२१	०.०९
१३३	१२२	०.२०
१३४	१२३	०.०५
१३५	१२४	०.८०
१३६	१२५	०.१९
१३७	१२६	०.१२
१३८	१२७	०.८०
१३९	१२८	०.५०

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव पाटीलमळा--चालू

१४०	१२९	०.८०
१४१	१३०/१	०.४३
१४२	१३०/२	०.०५
१४३	१३१	०.१३
१४४	१३२	०.३७
१४५	१३३	०.२९
१४६	१३४	०.०२
१४७	१३५	०.३५
१४८	१३६	०.१६
१४९	१३७	०.०६
१५०	१३८	०.०८
१५१	१३९	०.२२
१५२	१४०	०.०३
१५३	१४१	०.०३
१५४	१४२	०.०९
१५५	१४३	०.३४
१५६	१४४	०.१५
१५७	१४५	०.०९
१५८	१४६	०.४०
१५९	१४७	०.१०
१६०	१४८	०.९५
१६१	१४९	०.२५
१६२	१५०	०.४१
१६३	१५१	०.६७
१६४	१५२	०.३८
१६५	१५३	०.३७
१६६	१५४	०.७२
१६७	१५५	०.०९
१६८	१५६	०.१३
१६९	१५७	०.०४
१७०	१५८	०.१०
१७१	१५९	०.०६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव पाटीलमळा--चालू			गाव पाटीलमळा--चालू		
१७२	१६०	०.१९	२०४	१९०	३.५४
१७३	१६१	०.१७	२०५	१९१/१	३.७०
१७४	१६२	०.१४	२०६	१९१/२	१.३२
१७५	१६३/१	०.२०	२०७	१९२/१	०.७०
१७६	१६३/२	०.१९	२०८	१९२/२	०.८१
१७७	१६४	०.१२	२०९	१९३	०.६३
१७८	१६५	०.१४	२१०	१९४	०.५४
१७९	१६६	०.०४	२११	१९५	०.६४
१८०	१६७	०.७८	२१२	१९६	०.४७
१८१	१६८	०.१९	२१३	१९७	०.१२
१८२	१६९	०.१७	२१४	१९८	१.६४
१८३	१७०	०.१०	२१५	१९९	०.०६
१८४	१७१	०.१७	२१६	२००	०.४२
१८५	१७२	०.४३	२१७	२०१	०.६६
१८६	१७३	०.१९	२१८	२०२	०.३०
१८७	१७४	०.०५	२१९	२०३/१	०.५५
१८८	१७५	०.९३	२२०	२०३/२	०.५८
१८९	१७६	०.१२	२२१	२०४	०.२२
१९०	१७७	०.८१	२२२	२०६	०.१०
१९१	१७८	०.३३	२२३	२०७	०.१०
१९२	१७९	०.१६	२२४	२०८	०.२०
१९३	१८०	०.१०	२२५	२५०	१.२०
१९४	१८१	०.११	२२६	२६०	०.८०
१९५	१८२	०.१०	२२७	२६१	०.५०
१९६	१८३	०.११	२२८	२३८	०.६०
१९७	१८४	०.१५	२२९	२३९	२.२१
१९८	१८५	०.०८	२३०	२४०	०.७०
१९९	१८६	०.२७	२३१	२४१	०.३४
२००	१८७	०.०२	२३२	२४२	०.९८
२०१	१८८	०.३७	२३३	२४३	०.३७
२०२	१८९/१	१.५५	२३४	२४४	०.३७
२०३	१८९/२	१.०८	२३५	२४५	०.३७

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव पाटीलमळा--चालू

२३६	२६२	०.९६
२३७	२६३	१.२४
२३८	२६४	०.०२
२३९	२६५	०.०३
२४०	२६६	२.३१
२४१	२६७	०.०२
२४२	२६८	०.२१
२४३	२६९	०.०६
२४४	२७०	०.१४
२४५	२७१	०.१९
२४६	२७२	०.१७
२४७	२७३	०.४१
२४८	२७४	०.१८
२४९	२७५	०.३७
२५०	२७६	०.३१
२५१	२७७	०.१३
२५२	२७८	०.१५
२५३	२७९	०.१३
२५४	२८०	०.१३
२५५	२८१	०.२७
२५६	२८२	०.१४
२५७	२८३	०.१२
२५८	२८४	०.२४
२५९	२८५	०.०८
२६०	२८६	०.५०

एकूण ..

२६० ११३.२२

गाव थोरातमळा

१	१/२	०.३३
२	२	१.२४
३	३	०.७४
४	४	०.३८

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

५	५	०.२०
६	६	०.१९
७	७	०.१९
८	८	०.२०
९	९/१	०.१९
१०	९/२	०.२०
११	१०	०.२०
१२	११	०.४१
१३	१२	०.०५
१४	१३	०.८९
१५	१४	०.३१
१६	१५	०.१५
१७	१६	०.२०
१८	१७	०.१८
१९	१८	०.१६
२०	१९	०.१५
२१	२०	०.०३
२२	२१	०.२१
२३	२२	०.५७
२४	२३	०.१५
२५	२४	०.१७
२६	२५	०.२६
२७	२७	०.०८
२८	२८	०.२६
२९	२९	०.०१
३०	३०	०.०४
३१	३१	०.०६
३२	३२	०.२१
३३	३३	०.०८
३४	३४	०.०८
३५	३५	०.१०
३६	३६/१	०.०६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव थोरातमळा--चालू

३७	३६/२	०.१०
३८	३७	०.७२
३९	३८	०.१६
४०	३९	०.१७
४१	४०	०.१६
४२	४१	०.१६
४३	४२	०.११
४४	४३	०.०६
४५	४४	०.१७
४६	४५	०.१७
४७	४६	०.३९
४८	४७	०.६३
४९	४८	०.३६
५०	४९	०.३३
५१	५०	०.१८
५२	५१	०.४६
५३	५२	०.३७
५४	५३	०.१०
५५	५४	०.६८
५६	५५/१	०.३८
५७	५५/२	०.७६
५८	५६	०.६१
५९	५७	०.३३
६०	५८	०.३३
६१	५९	२.७८
६२	६०	०.६१
६३	६१	०.७६
६४	६२	०.११
६५	६३	०.०७
६६	६४	०.०८
६७	६५	०.३७
६८	६६	०.२६

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र
१	२	३ (सीसीए) हेक्टर

गाव थोरातमळा--चालू

६९	६७	०.६०
७०	६८	०.२२
७१	६९	०.४१
७२	७०	०.३७
७३	७१	०.३४
७४	७२	०.३८
७५	७३	०.२७
७६	७४	०.२२
७७	७५	०.१५
७८	७६	०.०१
७९	७७	०.१४
८०	७८	०.०७
८१	७९	०.३४
८२	८०	०.२७
८३	८१	०.१८
८४	८२	१.८४
८५	८३	०.१८
८६	८४	०.१८
८७	८५	०.१९
८८	८६	०.२४
८९	८७	०.१५
९०	८८	०.१५
९१	८९	०.०४
९२	९०	०.०२
९३	९१	०.०२
९४	९२	०.०२
९५	९३	०.०२
९६	९४	०.०२
९७	९५	०.०३
९८	९६	०.२०
९९	९७	०.३५
१००	९८	०.०५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर	अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
	गाव थोरातमळा--चालू			गाव थोरातमळा--चालू	
१०१	९९	०.२४	१३३	१२८	०.५१
१०२	१००	०.१९	१३४	१२९	०.२५
१०३	१०१	०.२३	१३५	१३०	०.१५
१०४	१०२	०.२०	१३६	१३१	०.१४
१०५	१०३	०.१९	१३७	१३२	०.४३
१०६	१०४	०.११	१३८	१३३	०.२८
१०७	१०५	०.१३	१३९	१३४	१.०४
१०८	१०६	०.८५	१४०	१३५	०.७१
१०९	१०७	०.५७	१४१	१३६	१.०५
११०	१०८	०.२३	१४२	१३७	०.८९
१११	१०९	०.२९	१४३	१३८	०.८३
११२	११०	०.१८	१४४	१३९/१	०.८१
११३	१११	०.८७	१४५	१३९/२	०.१७
११४	११२	०.५१	१४६	१४०/१	९.४७
११५	११३	०.०७	१४७	१४०/२	०.४६
११६	११४	०.१५	१४८	१४१	०.२०
११७	११५	०.१८	१४९	१४२	०.६६
११८	११६	०.१४	१५०	१४३	०.७३
११९	११७/१	०.३८	१५१	१४४	०.०२
१२०	११७/२	०.१९	१५२	१४५	०.५३
१२१	११८	०.३०	१५३	१४६	०.२३
१२२	११९	९.३७	१५४	१४७	०.१५
१२३	१२०	६.०३	१५५	१४८	०.२२
१२४	१२१	४.५४	१५६	१४९	०.३५
१२५	१२२/१	४.८३	१५७	१५०	०.३३
१२६	१२२/२	०.१३	१५८	१५१	०.१२
१२७	१२३/१	१.३२	१५९	१५२	०.५७
१२८	१२३/२	०.८१	१६०	१५३	०.३६
१२९	१२४	४.००	१६१	१५४	०.३२
१३०	१२५	०.७०	१६२	१५५	०.५३
१३१	१२६	०.२५	१६३	१५६	०.१५
१३२	१२७	०.२९	१६४	१५७/१	०.३५

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव थोरातमळा--चालू			गाव थोरातमळा--चालू		
१६५	१५७/२	०.३२	१९७	१८७/१	०.१६
१६६	१५८	०.३८	१९८	१८७/२	०.०३
१६७	१५९	०.२४	१९९	१८८	१.०१
१६८	१६०	०.३९	२००	१८९	०.०५
१६९	१६१	०.१२	२०१	१९०	०.०३
१७०	१६२	०.११	२०२	१९१/१	०.२४
१७१	१६३	०.१४	२०३	१९१/२	०.०५
१७२	१६४	०.१३	२०४	१९२	०.०२
१७३	१६५	०.०९	२०५	१९३	०.०१
१७४	१६६	०.०२	२०६	१९४/१	०.०५
१७५	१६७	०.०४	२०७	१९४/२	०.२६
१७६	१६८	०.०८	२०८	१९५	०.१२
१७७	१६९	०.२८	२०९	१९६	०.२९
१७८	१७०	०.४३	२१०	१९७	०.१४
१७९	१७१	०.१७	२११	१९८	०.१८
१८०	१७२	०.१८	२१२	१९९	०.१८
१८१	१७३	०.२५	२१३	२००	०.२५
१८२	१७४	०.०६	२१४	२०१	०.३१
१८३	१७५	०.१६	२१५	२०२	०.२१
१८४	१७६/१	०.१२	२१६	२०३	०.४०
१८५	१७६/२	०.०९	२१७	२०४	०.३०
१८६	१७७	०.०५	२१८	२०५	०.२०
१८७	१७८	०.०४	२१९	२०६	०.२०
१८८	१७९/१	०.८३	२२०	२०७	०.२८
१८९	१७९/२	०.१४	२२१	२०८/१	०.२९
१९०	१८०	०.०६	२२२	२०८/२	०.०६
१९१	१८१	०.०७	२२३	२०९	०.०८
१९२	१८२	०.५६	२२४	२१०	०.०८
१९३	१८३	०.०६	२२५	२११	०.४९
१९४	१८४	०.१४	२२६	२१२/१	०.०९
१९५	१८५	०.६८	२२७	२१२/२	०.७९
१९६	१८६	०.४३	२२८	२१३	०.१९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

२२९	२१४	०.२०
२३०	२१५	०.०२
२३१	२१६	०.०६
२३२	२१७	०.१८
२३३	२१८	०.२१
२३४	२१९	०.४८
२३५	२२०	०.५३
२३६	२२१	१.५६
२३७	२२२	१.८९
२३८	२२३	१.८५
२३९	२२४	०.२३
२४०	२२५	०.११
२४१	२२६	०.०८
२४२	२२७	०.२०
२४३	२२८	१.८३
२४४	२२९	४.१७
२४५	२३०	०.५८
२४६	२३१	०.११
२४७	२३२	०.१०
२४८	२३३	१.०५
२४९	२३४	०.३८
२५०	२३५	०.४५
२५१	२३६	०.१३
२५२	२३७	०.२३
२५३	२३८	०.१२
२५४	२३९	०.२०
२५५	२४०	०.४३
२५६	२४१	०.३७
२५७	२४२	०.३६
२५८	२४३	०.२१
२५९	२४४	०.१३
२६०	२४५	०.९९

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

२६१	२४६	०.०८
२६२	२४७	०.०९
२६३	२४८	०.१६
२६४	२४९	०.१८
२६५	२५०	०.३९
२६६	२५१	०.०३
२६७	२५२	०.४५
२६८	२५३	०.५०
२६९	२५४	१.००
२७०	२५५	०.८२
२७१	२५६/१	२.८८
२७२	२५६/२	०.४८
२७३	२५७	०.४६
२७४	२५८	०.३०
२७५	२५९	०.१८
२७६	२६०	०.०१
२७७	२६१	०.३८
२७८	२६२	०.४६
२७९	२६३	१.२३
२८०	२६४	०.६०
२८१	२६५	०.२६
२८२	२६६	०.३४
२८३	२६७	०.५०
२८४	२६८	०.२९
२८५	२६९	६.४८
२८६	२७०	०.५८
२८७	२७१	१.६०
२८८	२७२	०.५५
२८९	२७३	०.८७
२९०	२७४	०.२७
२९१	२७५	०.३४
२९२	२७६	०.६६

अनुसूची-ब--चालू			अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र		अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र		गट नंबर	क्षेत्र
१	२	३	१	२	३
		(सीसीए)			(सीसीए)
		हेक्टर			हेक्टर
गाव थोरातमळा--चालू			गाव थोरातमळा--चालू		
२९३	२७७	०.४०	३२५	३०३/२/१	०.७६
२९४	२७८	०.२७	३२६	३०३/२/२	१.४०
२९५	२७९	०.६२	३२७	३०४	३.७०
२९६	२८०	०.६१	३२८	३०५	१.११
२९७	२८१	०.६०	३२९	३०६	०.५६
२९८	२८२/१	२.४५	३३०	३०७	०.३०
२९९	२८२/२	०.२६	३३१	३०८	०.३२
३००	२८३	०.०९	३३२	३०९	१.४०
३०१	२८४	०.२४	३३३	३१०	१.७६
३०२	२८५	०.२६	३३४	३११	०.८५
३०३	२८६	०.६१	३३५	३१२	०.२७
३०४	२८७	०.४१	३३६	३१३	०.२७
३०५	२८८	१.२५	३३७	३१४	०.२५
३०६	२८९	०.१४	३३८	३१५	०.६४
३०७	२९०	०.४३	३३९	३१६	०.४१
३०८	२९१	०.५१	३४०	३१७	०.४०
३०९	२९२	०.४०	३४१	३१८	०.१५
३१०	२९३	०.४१	३४२	३१९/१	०.१६
३११	२९४	०.३६	३४३	३१९/२	०.१२
३१२	२९५	०.४०	३४४	३२०	०.१४
३१३	२९६	०.६१	३४५	३२१	०.०५
३१४	२९७	०.९९	३४६	३२२	०.०६
३१५	२९८/१	०.८७	३४७	३२३	०.१२
३१६	२९८/२	०.०७	३४८	३२४	०.२७
३१७	२९९	२.५३	३४९	३२५	०.२१
३१८	३००/१	०.८९	३५०	३२६	०.०३
३१९	३००/२	०.७०	३५१	३२७	०.१३
३२०	३०१	१.४२	३५२	३२८	०.१५
३२१	३०२/१	०.३९	३५३	३२९	०.४७
३२२	३०२/२	१.६८	३५४	३३०	०.४३
३२३	३०३/१	५.९४	३५५	३३१	०.३९
३२४	३०३/२	१.६६	३५६	३३२	०.२१

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

३५७	३३३	०.१९
३५८	३३४	०.५५
३५९	३३५	०.३०
३६०	३३६	०.०४
३६१	३३७	०.८८
३६२	३३८	३.५८
३६३	३३९	०.७५
३६४	३४०	०.२८
३६५	३४१	०.३२
३६६	३४२	०.१८
३६७	३४३	०.०९
३६८	३४४	०.०९
३६९	३४५	०.२७
३७०	३४६	०.२२
३७१	३४७	०.०४
३७२	३४८	०.०८
३७३	३४९	०.१७
३७४	३५०	०.१३
३७५	३५१	०.११
३७६	३५२	०.१४
३७७	३५३	०.१९
३७८	३५४	०.१५
३७९	३५५	०.११
३८०	३५६	०.०९
३८१	३५७	०.१६
३८२	३५८	०.२३
३८३	३५९	०.२५
३८४	३६०	०.०८
३८५	३६१	०.१७
३८६	३६२	०.११
३८७	३६३	०.१६
३८८	३६४	०.३२

अनुसूची-ब--चालू

अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र गट नंबर	क्षेत्र ३ (सीसीए) हेक्टर
१	२	३

गाव थोरातमळा--चालू

३८९	३६५	०.४०
३९०	३६६	०.३४
३९१	३६७	०.०६
३९२	३६८	०.२१
३९३	३६९	०.१५
३९४	३७०	०.१८
३९५	३७१	०.१७
३९६	३७२	०.१८
३९७	३७३	०.०४
३९८	३७४	०.१९
३९९	३७५	०.०८
४००	३७६	०.१२
४०१	३७७	०.२६
४०२	३७८	०.१५
४०३	३७९	०.२७
४०४	३८०	०.१२
४०५	३८१	०.०३
४०६	३८२	०.०३
४०७	३८३	०.०५
४०८	३८४	०.०३
४०९	३८५	०.०३
४१०	३८६	०.०६
४११	३८७	०.०२
४१२	३८८	०.०२
४१३	३८९	०.११
४१४	३९०	०.०५
४१५	३९१	०.१०
४१६	३९२	०.०६
४१७	३९३	०.०६
४१८	३९४	०.०३
४१९	३९५	०.०३
४२०	३९६	०.०६

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव थोरातमळा--चालू		
४२१	३९७	०.३४
४२२	३९८	०.१५
४२३	३९९	०.२५
४२४	४००	०.१०
४२५	४०१	०.१७
४२६	४०२	०.०४
४२७	४०३	०.१३
४२८	४०४	०.०५
४२९	४०५	०.०३
४३०	४०६	०.०३
४३१	४०७	०.०७
४३२	४०८	०.११
४३३	४०९	०.०६
४३४	४१०	०.०७
४३५	४११	०.१२
४३६	४१२	०.११
४३७	४१३	०.३१
४३८	४१४	०.०७
४३९	४१५	०.०७
४४०	४१६	०.०९
४४१	४१७	०.१४
४४२	४१८	०.०६
४४३	४१९	०.१०
४४४	४२०	०.२२
४४५	४२१	०.४१
४४६	४२२	०.१९
४४७	४२३	०.११
४४८	४२४	०.३७
४४९	४२५	०.०८
४५०	४२६	०.०४
४५१	४२७	०.०४
४५२	४२८	०.०६
४५३	४२९	०.०५

अनुसूची-ब--चालू		
अ. क्र.	अधिसूचित केलेले क्षेत्र	
	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सीसीए)
		हेक्टर

गाव थोरातमळा--चालू		
४५४	४३०	०.०७
४५५	४३१	०.१२
४५६	४३२	०.०५
४५७	४३३	०.२९
४५८	४३४	०.१०
४५९	४३५	०.१०
४६०	४३६	०.२४
४६१	४३७	०.२८
४६२	४३८	०.०६
४६३	४३९	०.३१
४६४	४४०	०.३५
४६५	४४१	०.३१
४६६	४४२	०.३१
४६७	४४३	०.३०
४६८	४४४	०.८२
४६९	४५१	०.५४

एकूण .. ४६९ २१६.३४

गावनिहाय क्षेत्र

गाव	गट नंबर	क्षेत्र
१	२	३
		(सी.सी.ए.)

कालवा : डावा कालवा

ओडोशी	६४	४०.७५
पाटीलमळा	२६०	११३.२२
थोरातमळा	४६९	२१६.३४
एकूण	७९३	३७०.३१

इंजि. राजन यमनप्पा रेड्डीयार,

कार्यकारी अभियंता,

टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग,

ओगलेवाडी (कराडे), जिल्हा सातारा.

ओगलेवाडी, ५ ऑक्टोबर २०१८.

**MMISF ACT, 2005**  
**(See Sections 5.0, 6.0, 7.0 and**  
**Rule 3.00)**  
**(Notification III)**

क्रमांक टेंउसिप्रव्यवि/प्रशा-२/४९२१(४)/२०१८.—Whereas, it has been decided to delineate the Area of Operation of Water User Associations (WUAs) on Volumetric basis and as per Administrative Convenience under Sections 5, 6, 7 and Rule 3 of the MMISF Act, 2005 I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer, Tembhu Lift Irrigaion Project Management Division, Oglewadi (Karad) hereby delineate the areas of operation of following WUA's and direct that the certified copy of the updated map and list of landholders and/or occupiers of said WUA's shall be displayed on the notice board of the offices of concerned Grampanchayat, Tahasil office, Irrigation Sections, Sub-Division and Division and at other prominent public places.

I, Engr. Rajan Yamanappa Reddiyar, Executive Engineer also hereby declare that no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual or occupier of such land and the system of supply of water through Water Users Associations shall be binding on all the holders and the occupiers of the lands under Maharashtra Management Irrigation System by Farmers Act-2005.

Any Person affected by this Notification or part thereof, may file an appeal before Superintending Engineer, Sangli Irrigation Circal, Sangli within 30 days from the date of Publication of this Notification in the Maharashtra Government Gazette.

**Schedule 'A'**

Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division, Oglewadi (Karad)  
Sub-Division : Tembhu Lift Irrigation Project  
Management Division Karad  
Name of the Project : Yeoti Mhasoli Medium  
Project  
Area Notified : 380.06 Ha. (CCA)  
No. of Villages : 3-Ondoshi, Patilmala,  
Thoratmala, taluka Karad, district Satara  
Description of area notified : Command of  
DOR No. 15 and Minor No. 15 on Main Canal,  
Ch. 12055 mtrs. to tail of Yeoti Mhasoli Medium  
Project

Name and Address of W.U.A. (Existing/Proposed) : Proposed W.U.A. No. 4, Thoratmala, taluka Karad, district Satara

**Details of Area Notified**

**District Satara, taluka Karad**

Name of Villages	Area Notified (As per Schedule B)	
	Gat Nos.	Area
1	2	3
		(Ha.)
Ondoshi	69	50.50
Patilmala	260	113.22
Thoratmala	469	216.34
<b>Grand Total</b>	<b>798</b>	<b>380.06</b>

**Schedule-B**

**District Satara, taluka Karad**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.

**Village Ondoshi**

1	1	0.23
2	2	0.23
3	3	0.40
4	4	1.60
5	5	0.25
6	6	1.15
7	7	1.50
8	8	1.25
9	9	1.75
10	10	0.73
11	11	0.66
12	12	0.13
13	13	0.70
14	14	1.13
15	15	0.41
16	16	0.39
17	17	0.19
18	18	0.23
19	19	0.15
20	20	0.52
21	21	0.50

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ondoshi--contd.</b>		
22	22	0.37
23	23	0.37
24	24	0.83
25	25	0.62
26	26	0.55
27	27	0.51
28	28	0.98
29	29/1	1.42
30	29/2	0.81
31	30	3.28
32	31	0.25
33	32	0.45
34	33	0.18
35	34	0.19
36	35/1	0.01
37	35/2	0.40
38	36	0.55
39	37	1.32
40	38	1.84
41	39	0.53
42	40/1	0.41
43	40/B	0.46
44	40/B/1	0.61
45	40/B/2	1.00
46	40/B/3	0.40
47	40/B/4	0.40
48	40/B/5	0.78
49	41	0.78
50	42	1.41
51	72	0.20
52	73	0.84
53	74	0.10
54	88	1.50
55	89/1	0.35
56	89/2	0.41
57	89/2/2	0.60
58	90	3.16
59	91	0.42

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Ondoshi--contd.</b>		
60	92	0.41
61	93	0.41
62	94	0.30
63	95	1.85
64	96/1	1.49
65	96/2/1	0.61
66	96/2/2	0.54
67	97	0.28
68	99/1	0.01
69	99/1	0.01
69	99/2	1.21
<b>Total ..</b>		<b>69 50.50</b>
<b>Village Patilmala</b>		
1	1	0.04
2	2	0.04
3	3	0.98
4	4	1.30
5	5/1	0.34
6	5/2	0.31
7	6	0.04
8	7	0.26
9	8	0.22
10	9	0.22
11	10	0.15
12	11	0.12
13	12	0.47
14	13	0.02
15	14	0.07
16	15	0.32
17	16	0.15
18	17	0.56
19	18/1	0.57
20	18/2	0.23
21	19	0.29
22	20	0.25
23	21	0.47
24	22	0.06

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
25	23	0.37
26	24	0.27
27	25/1	0.14
28	25/2	0.63
29	26	0.31
30	27	0.29
31	28	1.68
32	29	0.92
33	30	0.79
34	31	0.04
35	32	0.26
36	33	0.27
37	34	0.86
38	35	0.64
39	36	0.54
40	37	0.62
41	38	0.27
42	39	0.31
43	40	0.44
44	41	1.89
45	42	0.27
46	43	0.30
47	44	0.72
48	45	0.24
49	46	0.91
50	47	1.81
51	48	2.65
52	49	0.39
53	50	1.64
54	51/1	0.95
55	51/2/1	0.61
56	51/2/2	0.20
57	52	1.33
58	53	0.46
59	54	0.29
60	55	0.73
61	56	0.37
62	57	0.55

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
63	58	0.64
64	59/1	0.35
65	59/2	0.50
66	60	0.10
67	61	0.11
68	62	0.26
69	63/1	0.88
70	63/2	0.37
71	64	0.28
72	65	0.37
73	66	0.30
74	67	0.46
75	68	0.74
76	69	0.29
77	70	0.35
78	71/1	0.13
79	71/2	0.34
80	72	0.13
81	73	0.45
82	74	0.42
83	75	0.36
84	76	0.36
85	77/1	0.58
86	77/2	0.17
87	78	0.74
88	79	0.60
89	80	0.33
90	81	0.14
91	82	0.19
92	83	0.65
93	84	0.29
94	85	0.26
95	86	0.40
96	87/1	2.60
97	87/2	0.26
98	87/2/1	0.40
99	88	0.41
100	89	0.25

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
101	90	0.80
102	91	0.07
103	92	0.31
104	93	0.19
105	94	0.03
106	95	0.13
107	96	0.13
108	97	0.27
109	98	0.21
110	99	0.31
111	100	0.19
112	101	0.21
113	102	0.77
114	103	0.72
115	104	0.07
116	105	0.11
117	106	0.44
118	107	0.15
119	108	0.17
120	109	0.28
121	110	0.72
122	111	0.02
123	112	0.22
124	113	0.15
125	114	0.30
126	115	0.24
127	116	0.29
128	117	0.27
129	118	0.26
130	119	0.27
131	120	0.10
132	121	0.09
133	122	0.20
134	123	0.05
135	124	0.80
136	125	0.19
137	126	0.12
138	127	0.80

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
139	128	0.50
140	129	0.80
141	130/1	0.43
142	130/2	0.05
143	131	0.13
144	132	0.37
145	133	0.29
146	134	0.02
147	135	0.35
148	136	0.16
149	137	0.06
150	138	0.08
151	139	0.22
152	140	0.03
153	141	0.03
154	142	0.09
155	143	0.34
156	144	0.15
157	145	0.09
158	146	0.40
159	147	0.10
160	148	0.95
161	149	0.25
162	150	0.41
163	151	0.67
164	152	0.38
165	153	0.37
166	154	0.72
167	155	0.09
168	156	0.13
169	157	0.04
170	158	0.10
171	159	0.06
172	160	0.19
173	161	0.17
174	162	0.14
175	163/1	0.20
176	163/2	0.19

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
177	164	0.12
178	165	0.14
179	166	0.04
180	167	0.78
181	168	0.19
182	169	0.17
183	170	0.10
184	171	0.17
185	172	0.43
186	173	0.19
187	174	0.05
188	175	0.93
189	176	0.12
190	177	0.81
191	178	0.33
192	179	0.16
193	180	0.10
194	181	0.11
195	182	0.10
196	183	0.11
197	184	0.15
198	185	0.08
199	186	0.27
200	187	0.02
201	188	0.37
202	189/1	1.55
203	189/2	1.08
204	190	3.54
205	191/1	3.70
206	191/2	1.32
207	192/1	0.70
208	192/2	0.81
209	193	0.63
210	194	0.54
211	195	0.64
212	196	0.47
213	197	0.12
214	198	1.64

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
215	199	0.06
216	200	0.42
217	201	0.66
218	202	0.30
219	203/1	0.55
220	203/2	0.58
221	204	0.22
222	206	0.10
223	207	0.10
224	208	0.20
225	250	1.20
226	260	0.80
227	261	0.50
228	238	0.60
229	239	2.21
230	240	0.70
231	241	0.34
232	242	0.98
233	243	0.37
234	244	0.37
235	245	0.37
236	262	0.96
237	263	1.24
238	264	0.02
239	265	0.03
240	266	2.31
241	267	0.02
242	268	0.21
243	269	0.06
244	270	0.14
245	271	0.19
246	272	0.17
247	273	0.41
248	274	0.18
249	275	0.37
250	276	0.31
251	277	0.13
252	278	0.15

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Patilmala--contd.</b>		
253	279	0.13
254	280	0.13
255	281	0.27
256	282	0.14
257	283	0.12
258	284	0.24
259	285	0.08
260	286	0.50
<b>Total ..</b>	<b>260</b>	<b>113.22</b>

**Village Thoratmala**

1	1/2	0.33
2	2	1.24
3	3	0.74
4	4	0.38
5	5	0.20
6	6	0.19
7	7	0.19
8	8	0.20
9	9/1	0.19
10	9/2	0.20
11	10	0.20
12	11	0.41
13	12	0.05
14	13	0.89
15	14	0.31
16	15	0.15
17	16	0.20
18	17	0.18
19	18	0.16
20	19	0.15
21	20	0.03
22	21	0.21
23	22	0.57
24	23	0.15
25	24	0.17

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
26	25	0.26
27	27	0.08
28	28	0.26
29	29	0.01
30	30	0.04
31	31	0.06
32	32	0.21
33	33	0.08
34	34	0.08
35	35	0.10
36	36/1	0.06
37	36/2	0.10
38	37	0.72
39	38	0.16
40	39	0.17
41	40	0.16
42	41	0.16
43	42	0.11
44	43	0.06
45	44	0.17
46	45	0.17
47	46	0.39
48	47	0.63
49	48	0.36
50	49	0.33
51	50	0.18
52	51	0.46
53	52	0.37
54	53	0.10
55	54	0.68
56	55/1	0.38
57	55/2	0.76
58	56	0.61
59	57	0.33
60	58	0.33
61	59	2.78

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
<b>Village Thoratmala-contd.</b>		
62	60	0.61
63	61	0.76
64	62	0.11
65	63	0.07
66	64	0.08
67	65	0.37
68	66	0.26
69	67	0.60
70	68	0.22
71	69	0.41
72	70	0.37
73	71	0.34
74	72	0.38
75	73	0.27
76	74	0.22
77	75	0.15
78	76	0.01
79	77	0.14
80	78	0.07
81	79	0.34
82	80	0.27
83	81	0.18
84	82	1.84
85	83	0.18
86	84	0.18
87	85	0.19
88	86	0.24
89	87	0.15
90	88	0.15
91	89	0.04
92	90	0.02
93	91	0.02
94	92	0.02
95	93	0.02
96	94	0.02
97	95	0.03

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Delineated Area	
	Gat No.	Area
1	2	3
		(CCA)
		H. A.
<b>Village Thoratmala-contd.</b>		
98	96	0.20
99	97	0.35
100	98	0.05
101	99	0.24
102	100	0.19
103	101	0.23
104	102	0.20
105	103	0.19
106	104	0.11
107	105	0.13
108	106	0.85
109	107	0.57
110	108	0.23
111	109	0.29
112	110	0.18
113	111	0.87
114	112	0.51
115	113	0.07
116	114	0.15
117	115	0.18
118	116	0.14
119	117/1	0.38
120	117/2	0.19
121	118	0.30
122	119	9.37
123	120	6.03
124	121	4.54
125	122/1	4.83
126	122/2	0.13
127	123/1	1.32
128	123/2	0.81
129	124	4.00
130	125	0.70
131	126	0.25
132	127	0.29
133	128	0.51

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
134	129	0.25
135	130	0.15
136	131	0.14
137	132	0.43
138	133	0.28
139	134	1.04
140	135	0.71
141	136	1.05
142	137	0.89
143	138	0.83
144	139/1	0.81
145	139/2	0.17
146	140/1	9.47
147	140/2	0.46
148	141	0.20
149	142	0.66
150	143	0.73
151	144	0.02
152	145	0.53
153	146	0.23
154	147	0.15
155	148	0.22
156	149	0.35
157	150	0.33
158	151	0.12
159	152	0.57
160	153	0.36
161	154	0.32
162	155	0.53
163	156	0.15
164	157/1	0.35
165	157/2	0.32
166	158	0.38
167	159	0.24
168	160	0.39
169	161	0.12

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
170	162	0.11
171	163	0.14
172	164	0.13
173	165	0.09
174	166	0.02
175	167	0.04
176	168	0.08
177	169	0.28
178	170	0.43
179	171	0.17
180	172	0.18
181	173	0.25
182	174	0.06
183	175	0.16
184	176/1	0.12
185	176/2	0.09
186	177	0.05
187	178	0.04
188	179/1	0.83
189	179/2	0.14
190	180	0.06
191	181	0.07
192	182	0.56
193	183	0.06
194	184	0.14
195	185	0.68
196	186	0.43
197	187/1	0.16
198	187/2	0.03
199	188	1.01
200	189	0.05
201	190	0.03
202	191/1	0.24
203	191/2	0.05
204	192	0.02
205	193	0.01

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
206	194/1	0.05
207	194/2	0.26
208	195	0.12
209	196	0.29
210	197	0.14
211	198	0.18
212	199	0.18
213	200	0.25
214	201	0.31
215	202	0.21
216	203	0.40
217	204	0.30
218	205	0.20
219	206	0.20
220	207	0.28
221	208/1	0.29
222	208/2	0.06
223	209	0.08
224	210	0.08
225	211	0.49
226	212/1	0.09
227	212/2	0.79
228	213	0.19
229	214	0.20
230	215	0.02
231	216	0.06
232	217	0.18
233	218	0.21
234	219	0.48
235	220	0.53
236	221	1.56
237	222	1.89
238	223	1.85
239	224	0.23
240	225	0.11
241	226	0.08

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
242	227	0.20
243	228	1.83
244	229	4.17
245	230	0.58
246	231	0.11
247	232	0.10
248	233	1.05
249	234	0.38
250	235	0.45
251	236	0.13
252	237	0.23
253	238	0.12
254	239	0.20
255	240	0.43
256	241	0.37
257	242	0.36
258	243	0.21
259	244	0.13
260	245	0.99
261	246	0.08
262	247	0.09
263	248	0.16
264	249	0.18
265	250	0.39
266	251	0.03
267	252	0.45
268	253	0.50
269	254	1.00
270	255	0.82
271	256/1	2.88
272	256/2	0.48
273	257	0.46
274	258	0.30
275	259	0.18
276	260	0.01
277	261	0.38

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
278	262	0.46
279	263	1.23
280	264	0.60
281	265	0.26
282	266	0.34
283	267	0.50
284	268	0.29
285	269	6.48
286	270	0.58
287	271	1.60
288	272	0.55
289	273	0.87
290	274	0.27
291	275	0.34
292	276	0.66
293	277	0.40
294	278	0.27
295	279	0.62
296	280	0.61
297	281	0.60
298	282/1	2.45
299	282/2	0.26
300	283	0.09
301	284	0.24
302	285	0.26
303	286	0.61
304	287	0.41
305	288	1.25
306	289	0.14
307	290	0.43
308	291	0.51
309	292	0.40
310	293	0.41
311	294	0.36
312	295	0.40
313	296	0.61

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Delineated Area Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
314	297	0.99
315	298/1	0.87
316	298/2	0.07
317	299	2.53
318	300/1	0.89
319	300/2	0.70
320	301	1.42
321	302/1	0.39
322	302/2	1.68
323	303/1	5.94
324	303/2	1.66
325	303/2/1	0.76
326	303/2/2	1.40
327	304	3.70
328	305	1.11
329	306	0.56
330	307	0.30
331	308	0.32
332	309	1.40
333	310	1.76
334	311	0.85
335	312	0.27
336	313	0.27
337	314	0.25
338	315	0.64
339	316	0.41
340	317	0.40
341	318	0.15
342	319/1	0.16
343	319/2	0.12
344	320	0.14
345	321	0.05
346	322	0.06
347	323	0.12
348	324	0.27
349	325	0.21

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala-contd.</b>		
350	326	0.03
351	327	0.13
352	328	0.15
353	329	0.47
354	330	0.43
355	331	0.39
356	332	0.21
357	333	0.19
358	334	0.55
359	335	0.30
360	336	0.04
361	337	0.88
362	338	3.58
363	339	0.75
364	340	0.28
365	341	0.32
366	342	0.18
367	343	0.09
368	344	0.09
369	345	0.27
370	346	0.22
371	347	0.04
372	348	0.08
373	349	0.17
374	350	0.13
375	351	0.11
376	352	0.14
377	353	0.19
378	354	0.15
379	355	0.11
380	356	0.09
381	357	0.16
382	358	0.23
383	359	0.25
384	360	0.08
385	361	0.17

**Schedule-B.-contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala-contd.</b>		
386	362	0.11
387	363	0.16
388	364	0.32
389	365	0.40
390	366	0.34
391	367	0.06
392	368	0.21
393	369	0.15
394	370	0.18
395	371	0.17
396	372	0.18
397	373	0.04
398	374	0.19
399	375	0.08
400	376	0.12
401	377	0.26
402	378	0.15
403	379	0.27
404	380	0.12
405	381	0.03
406	382	0.03
407	383	0.05
408	384	0.03
409	385	0.03
410	386	0.06
411	387	0.02
412	388	0.02
413	389	0.11
414	390	0.05
415	391	0.10
416	392	0.06
417	393	0.06
418	394	0.03
419	395	0.03
420	396	0.06
421	397	0.34

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
422	398	0.15
423	399	0.25
424	400	0.10
425	401	0.17
426	402	0.04
427	403	0.13
428	404	0.05
429	405	0.03
430	406	0.03
431	407	0.07
432	408	0.11
433	409	0.06
434	410	0.07
435	411	0.12
436	412	0.11
437	413	0.31
438	414	0.07
439	415	0.07
440	416	0.09
441	417	0.14
442	418	0.06
443	419	0.10
444	420	0.22
445	421	0.41
446	422	0.19
447	423	0.11
448	424	0.37
449	425	0.08
450	426	0.04
451	427	0.04
452	428	0.06
453	429	0.05
454	430	0.07

**Schedule-B.--contd.**

Sr. No.	Gat No.	Area (CCA) H. A.
1	2	3
<b>Village Thoratmala--contd.</b>		
455	431	0.12
456	432	0.05
457	433	0.29
458	434	0.10
459	435	0.10
460	436	0.24
461	437	0.28
462	438	0.06
463	439	0.31
464	440	0.35
465	441	0.31
466	442	0.31
467	443	0.30
468	444	0.82
469	451	0.54
<b>Total ..</b>	<b>469</b>	<b>216.34</b>

**Villagewise Abstract**

Village 1	Gat Nos. 2	Ares 3 (CCA)
--------------	---------------	--------------------

**Canal : L.B.C.**

Ondoshi	64	40.75
Patilmala	260	113.22
Thoratmala	469	216.34
<b>Total</b>	<b>793</b>	<b>370.31</b>

**Engr. RAJAN Y. REDDIYAR,**

Executive Engineer,  
Tembhu Lift Irrigation and Management  
Division, Ogalewadi (Karad),  
District Satara.

Ogalewadi, 5th October 2018.